सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणा-या मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचा-यांची अंतरिम ज्येष्ठतासूची.

दिनांक ०१.०१.२०१७ रोजीची अंतरिम ज्येष्ठतासूची

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांकः साजेलि-१०१७/प्र.क्र.६६/२०१७/१४-अ,

मादाम कामा मार्ग,हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: २६ फेब्रुवारी, २०१८

<u>वाचा:</u>- सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक साजेलि-१०१७/ प्र.क्र.६६/२०१७/१४-अ, दिनांक ३१ मार्च, २०१७.

शासन परिपत्रक

मंत्रालयीन विभागात लिपिक-टंकलेखक संवर्गात दिनांक ०१ जानेवारी, २०१७ रोजी किमान ३ वर्षाची नियमित सेवा पुर्ण केलेल्या व सहायक कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीसाठी लिपिक-टंकलेखक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या/सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेल्या मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक ०१ जानेवारी, २०१७ रोजीची तात्पुरती अतिरिक्त (Provisional Additional) ज्येष्ठतासूची संदर्भाधिन दिनांक ३१ मार्च, २०१७ च्या शासन परिपत्रकाअन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. यासंदर्भात विभाग/कर्मचाऱ्यांकडून प्राप्त आक्षेप, त्रुटी/वास्तविक चुका, विभागांचे त्यावरील अभिप्राय व विभागांकडून प्राप्त माहिती विचारात घेऊन प्रस्तुत सामाईक ज्येष्ठतासूची अंतरिम करण्यात येत आहे. सदर अंतरिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत **परिशिष्ट 'अ'** जोडण्यात आली आहे. सदर अंतरिम ज्येष्ठतासूची सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२, दिनांक २१ ऑक्टोबर, २०११ मधील सूचनांनुसार तयार करण्यात आलेली आहे.

२. सदर अंतरिम ज्येष्ठतासूची तयार करताना मुख्यत्वेकरुन महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, १९८२ मधील तरतूदींचा अवलंब करण्यात आला असून ज्येष्ठतेचे विनियमन त्यानुसार करण्यात आलेले आहे.

३. सदरहू सहायक कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीसाठी पात्र लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१ जानेवारी, २०१७ रोजीची अंतरिम सामायिक ज्येष्ठतासूची, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक २७९७/२०१५ वर दिलेल्या न्यायनिर्णयानुसार तसेच, या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्रमांक २८३०६/२०१७ वरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधिन राहून तयार करण्यात आली आहे.

४. सर्व मंत्रालयीन विभागांनी अंतरिम ज्येष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावी. तसेच आपल्या विभागातील सर्व संबंधितांना अंतरिम ज्येष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घेण्याबाबत कळवावे.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०१८०२२६११४०४४७८०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Gajanan Bhimrao Gurav

Digitally signed by Gajanan Bhimrao Gurav
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=General Administration Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=8a5b973b0795ae988a7c005050f9180a8021798a5c1ed41ada8a72725a47b4f0, serialNumber=54b11b1ccbdc577d71dce3b313c3fef5dc2ad659e360f73b682d6b6fccb8aecf, cn=Gajanan Bhimrao Gurav
Date: 2018.02.26 11:42:12 +05'30'

(ग.भि.गुरव)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

सहपत्र :- परिशिष्ट 'अ'

प्रत,

सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना).
निवड नस्ती/कार्यासन-१४ अ, संग्रहार्थ

शासन परिपत्रक क्र.साजेलि-१०१७/प्र.क्र.६६/२०१७/१४-अ, दि. २६ फेब्रुवारी, २०१८ चे सहपत्र

परिशिष्ट अ

सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१-०१-२०१७ रोजीची अंतरिम ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचाऱ्याचे नांव	कर्मचाऱ्याचा जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	सेवा भरती मार्ग	गुणवत्ता क्रमांक / प्रथम नियुक्ती दिनांक	नियमित नियुक्ती दिनांक	सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण / सुट	ज्येष्ठता दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	अभिप्राय
अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१	१	पर्यावरण	श्री	कि.को.भोईर	इमाव	खुला	२१-१२-१९५८	मलोआ	६४८/८२	१३-१२-१९८३	०१-०९-१९८४	०३-१०-१९८३	३१-१२-२०१६	दि.२-९-२०१६ (म.पू.) पासून स्वेसेनि
२	२	कृवपदुम	श्री	ज्ञा.ओं.किर्तीकर	अजा	अजा	०१-०७-१९६१	मलोआ	६८४/८२	१८-०१-१९८४	०१-०९-१९८४	०३-१०-१९८३	३०-०६-२०१९	स्था.प.स.क.अ.
३	३	सान्यावविसवि	श्रीमती	एस.डी.देसाई	खुला	खुला	१६-१०-१९६०	सेयो	१६-१२-१९८२	२३-०३-१९८४	०१-०७-१९८६	२३-०३-१९८४	३१-१०-२०१८	नियमित स.क.अ.
४	४	शाशिवक्रीवि	श्रीमती	प्रि.प्र.टिकम	खुला	खुला	१०-१०-१९५८	सेयो	०६-०१-१९८३	२३-०३-१९८४	०१-१०-१९८५	२३-०३-१९८४	३१-१०-२०१६	स्था.प.स.क.अ.
५	५	अनापुवग्रासंवि	श्रीमती	बी.के.श्रीमांकर	खुला	खुला	२८-०७-१९५८	सेयो	१५-०२-१९८३	२३-०३-१९८४	०१-०५-१९८७	२३-०३-१९८४	३१-०७-२०१६	नियमित स.क.अ.
६	६	गृहनिर्माण	श्री	वि.ल.पुरंदरे	खुला	खुला	११-०५-१९५९	सेयो	२४-०२-१९८३	२३-०३-१९८४	०१-०७-१९८६	२३-०३-१९८४	३१-०५-२०१७	नियमित स.क.अ.
७	७	पवसांकावि	श्री	म.शं.म्हस्के	खुला	खुला	०१-०६-१९५८	सेयो	१५-०३-१९८३	२३-०३-१९८४	०१-१०-१९८५	२३-०३-१९८४	३१-०५-२०१६	नियमित स.क.अ.
८	८	ग्राविवजसंवि	श्रीमती	उ.उ.वेंगुर्लेकर	इमाव	खुला	०५-०४-१९५८	सेयो	२१-०४-१९८३	२३-०३-१९८४	०१-०७-१९८६	२३-०३-१९८४	३०-०४-२०१६	नियमित स.क.अ.
९	९	जलसंपदा	श्रीमती	श्वे.दि.नारकर	खुला	खुला	१३-०६-१९५९	सेयो	२१-०४-१९८३	२३-०३-१९८४	०१-१०-१९८५	२३-०३-१९८४	३०-०६-२०१७	नियमित स.क.अ.
१०	१०	साबांवि	श्री	चं.वि.सावंत	खुला	खुला	११-०१-१९५९	सेयो	२१-०५-१९८३	२३-०३-१९८४	०१-१०-१९८५	२३-०३-१९८४	३१-०१-२०१७	नियमित स.क.अ.
११	११	शाशिवक्रिवि	श्रीमती	सु.उ.जयवंत	खुला	खुला	२२-०२-१९६२	सेयो	२१-०५-१९८३	२३-०३-१९८४	०१-०७-१९८६	२३-०३-१९८४	२९-०२-२०२०	नियमित स.क.अ.
१२	१२	वित्त विभाग	श्री	सु.तु.शिंदे	खुला	खुला	२८-१०-१९५९	सेयो	१३-०६-१९८३	२३-०३-१९८४	०१-०७-१९८६	२३-०३-१९८४	३१-१०-२०१७	नियमित स.क.अ.
१३	१३	नियोजन	श्री	प्र.ह.चौधरी	खुला	खुला	०१-०६-१९५८	सेयो	२५-०७-१९८३	२३-०३-१९८४	१५-०६-१९९६	२३-०३-१९८४	३१-०५-२०१६	नियमित स.क.अ.
१४	१४	वित्त विभाग	श्री	भ.स.नाईक	खुला	खुला	१९-०३-१९६०	प	०२-०१-१९८२	०२-०१-१९८२	०१-१०-१९८५	२३-०३-१९८४	३१-०३-२०१८	स्था.प.स.क.अ.
१५	१५	साप्रवि	श्री	वि.रा.मिराणम	इमाव	खुला	२७-०६-१९५८	मलोआ	४१/८२	०३-०४-१९८४	२१-०६-१९९१	०३-०४-१९८४	३०-०६-२०१६	नियमित स.क.अ.
१६	१६	कृवपदुम	श्री	रा.डी.धाडणकर	इमाव	खुला	३०-१०-१९६२	मलोआ	४२/८२	०३-०४-१९८४	०१-०१-१९९२	०३-०४-१९८४	३१-१०-२०२०	नियमित स.क.अ.
१७	१७	अनापुवग्रासंवि	श्रीमती	अ.अ.वेल्हाळ	खुला	खुला	०९-०८-१९६०	मलोआ	८८४/८२	१०-०५-१९८४	०१-०७-१९८६	२६-०४-१९८४	३१-०८-२०१८	नियमित स.क.अ.
१८	१८	पर्यावरण	श्री	हि.सा.पेडणेकर	खुला	खुला	३१-०१-१९६१	मलोआ	९६२/८२	२८-०५-१९८४	०१-१०-१९८५	२७-०४-१९८४	३१-०१-२०१९	नियमित स.क.अ.
१९	१९	वित्त विभाग	श्री	दि.अं.कोचरेकर	इमाव	खुला	०९-०८-१९५९	मलोआ	१०२२/८२	२२-०५-१९८४	०१-१०-१९८५	२७-०४-१९८४	३१-०८-२०१७	नियमित स.क.अ.
२०	२०	जलसंपदा	श्री	व.गो.निकम	खुला	खुला	१३-०४-१९५९	प	११-०५-१९८१	२३-०५-१९८४	०१-१०-१९८५	२३-०५-१९८४	३०-०४-२०१७	नियमित स.क.अ.
२१	२१	मराठी भाषा	श्रीमती	नि.नि.मांजरेकर	इमाव	खुला	१२-०८-१९६३	मलोआ	९३/८२	३०-०७-१९८४	२०-०६-१९९१	३०-०७-१९८४	३१-०८-२०२१	नियमित स.क.अ.
२२	२२	गृह विभाग	श्री	भ.ना.दळवी	खुला	खुला	१५-०८-१९५९	प	०१-०८-१९८४	०१-०८-१९८४	०१-०७-१९८६	०१-०८-१९८४	३१-०८-२०१७	नियमित स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
२३	२३	जलसंपदा	श्री	बा.रा.खुस्पे	खुला	खुला	०१-०६-१९५८	प	०६-०८-१९८४	०६-०८-१९८४	०१-०५-१९८७	०६-०८-१९८४	३१-०५-२०१६	नियमित स.क.अ.
२४	२४	पापुवस्ववि	श्री	प्र.ना.खरे	खुला	खुला	१८-११-१९५८	मलोआ	१६५६/८२	१४-०९-१९८४	०१-१०-१९८५	२७-०८-१९८४	३०-११-२०१६	नियमित स.क.अ.
२५	२५	साबांवि	श्री	अ.बा.मोरे	खुला	खुला	११-०३-१९६१	मलोआ	११७/८२	१०-०९-१९८४	२०-०६-१९९१	१०-०९-१९८४	३१-०३-२०१९	नियमित स.क.अ.
२६	२६	जलसंपदा	श्रीमती	क.वि.पवार	खुला	खुला	०३-०९-१९६२	मलोआ	१८०६/८२	२८-०९-१९८४	०१-१०-१९८५	२८-०९-१९८४	३०-०९-२०२०	नियमित स.क.अ.
२७	२७	जलसंपदा	श्री	मि.वि.दळवी	खुला	खुला	२८-१२-१९६१	मलोआ	१८२७/८२	०१-१०-१९८४	०१-१०-१९८५	२८-०९-१९८४	३१-१२-२०१९	नियमित स.क.अ.
२८	२८	साप्रवि	श्री	म.ना.माणगांवकर	इमाव	खुला	०१-०५-१९६३	मलोआ	१९४०/८२	२८-०९-१९८४	०१-१०-१९८५	२८-०९-१९८४	३०-०४-२०२१	नियमित स.क.अ.
२९	२९	साबांवि	श्री	वि.म.अधटराव	खुला	खुला	१६-०१-१९५९	प	२५-०५-१९७८	०१-१२-१९८४	०१-१०-१९८५	०१-१२-१९८४	३१-०१-२०१७	नियमित स.क.अ.
३०	३०	वैशिवऔद्रवि	श्री	अ.र.हिवाळे	खुला	खुला	२७-०४-१९६४	मलोआ	२००२/८२	०३-१२-१९८४	०१-०७-१९८६	०३-१२-१९८४	३०-०४-२०२२	स्था.प.स.क.अ.
३१	३१	कृवपदुम	श्री	वि.वा.कदम	खुला	खुला	०८-१०-१९६३	प	११-१२-१९८४	११-१२-१९८४	०१-१०-१९८५	११-१२-१९८४	३१-१०-२०२१	नियमित स.क.अ.
३२	३२	जलसंपदा	श्री	द.वि.परब	खुला	खुला	०२-०६-१९५८	प	०७-०१-१९८२	०७-०१-१९८५	०१-०५-१९८७	०७-०१-१९८५	३०-०६-२०१६	नियमित स.क.अ.
३३	३३	ग्राविवजसंवि	श्री	ग.शं.सावंत	खुला	खुला	०७-०५-१९६०	प		१४-०१-१९८५	०१-१०-१९८५	१४-०१-१९८५	३१-०५-२०१८	नियमित स.क.अ.
३४	३४	गृहनिर्माण	श्री	नं.गो.बिले	खुला	खुला	२८-०१-१९६०	सेवा नियमित	११-१०-१९७९	११-१०-१९७९	०१-०७-१९८६	१४-०१-१९८५	३१-०१-२०१८	स्था.प.स.क.अ.
३५	३५	पापुवस्ववि	श्री	वि.ना.पवार	खुला	खुला	१५-०९-१९५९	प	१९-०१-१९८२	२१-०१-१९८५	०१-०७-१९८६	२१-०१-१९८५	३०-०९-२०१७	स्था.प.स.क.अ.
३६	३६	गृहनिर्माण	श्रीमती	स.अे.चंडर्की	खुला	खुला	१३-०१-१९६२	अकंपा	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	०१-०५-१९८७	०१-०२-१९८५	३१-०१-२०२०	नियमित स.क.अ.
३७	३७	वित्त विभाग	श्री	एस.एस.मोडक	खुला	खुला	०७-०३-१९६२	मलोआ	१३/८४	०७-०२-१९८५	०१-०६-१९८८	२५-०२-१९८५	३१-०३-२०२०	स्था.प.स.क.अ.
३८	३८	साप्रवि	श्रीमती	क.मा.ढमाले	खुला	खुला	०७-०५-१९६५	मलोआ	३२/८४	२६-०२-१९८५	०१-०५-१९८७	२५-०२-१९८५	३१-०५-२०२३	स्था.प.स.क.अ.
३९	३९	सपवववि	श्रीमती	प्रा.र.गुळेकर	खुला	खुला	०३-०१-१९६१	मलोआ	४७/८४	२५-०२-१९८५	०१-०६-१९८६	२५-०२-१९८५	३१-०१-२०१९	नियमित स.क.अ.
४०	४०	साप्रवि	श्री	श.गो.गायतोंडे	खुला	खुला	१३-०७-१९६३	मलोआ	५७/८४	२८-०२-१९८५	०१-०५-१९८८	२५-०२-१९८५	३१-०७-२०२१	नियमित स.क.अ.
४१	४१	ग्राविवजसंवि	श्रीमती	रे.बा.दांडेकर	खुला	खुला	१७-०६-१९५९	मलोआ	४३५/८४	११-०४-१९८५	०१-०५-१९८७	२५-०२-१९८५	३०-०६-२०१७	नियमित स.क.अ.
४२	४२	साआवि	श्री	मो.दा.गंगराडे	खुला	खुला	१६-१०-१९६४	मलोआ	५११/८४	१२-०४-१९८५	०१-०७-१९८६	२५-०२-१९८५	३१-१०-२०२२	नियमित स.क.अ.
४३	४३	जलसंपदा	श्री	रा.द्र.कद्रे	खुला	खुला	१९-०८-१९६१	मलोआ	५२९/८४	२०-०४-१९८५	०१-०७-१९८६	२५-०२-१९८५	३१-०८-२०१९	नियमित स.क.अ.
४४	४४	अनापुवग्रासंवि	श्रीमती	सु.मो.कोरगांवकर	खुला	खुला	०८-०१-१९६१	मलोआ	५३६/८४	२६-०४-१९८५	०१-०५-१९८७	२५-०२-१९८५	३१-०१-२०१९	स्था.प.स.क.अ.
४५	४५	नियोजन	श्री	गु.म.सबनीस	खुला	खुला	२९-०८-१९६३	मलोआ	५३७/८४	२३-०४-१९८५	०१-०६-१९८८	२५-०२-१९८५	३१-०८-२०२१	स्था.प.स.क.अ.
४६	४६	विवन्यावि	श्री	गि.ध.महाडीक	अजा	खुला	०७-०४-१९६५	मलोआ	५७२/८४	२५-०२-१९८५	०१-०७-१९८६	२५-०२-१९८५	३०-०४-२०२३	नियमित स.क.अ.
४७	४७	मवववि	श्री	चं.शं.मोरे	खुला	खुला	१३-०१-१९६४	प	२२-०३-१९८२	२५-०३-१९८५	०१-०५-१९८७	२५-०३-१९८५	३१-०१-२०२२	स्था.प.स.क.अ.
४८	४८	नविवि	श्री	दि.रा.कारंडे	अजा	अजा	१२-०४-१९६४	प	१२-०४-१९८२	१२-०४-१९८५	०१-०७-१९८६	१२-०४-१९८५	३०-०४-२०२२	नियमित स.क.अ.
४९	४९	अल्पसंख्यांक	श्री	एफ.ए.एम.खान	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	०६-०५-१९६५	मलोआ	७१०/८४	१५-०४-१९८५	३१-०५-१९८७	१५-०४-१९८५	३१-०५-२०२३	स्था.प.स.क.अ.
५०	५०	विवन्यावि	श्रीमती	मा.मु.कोलरकर	खुला	खुला	१५-०६-१९५९	मलोआ	२००३/८२	१३-०५-१९८५	०१-०७-१९८६	१३-०५-१९८५	३०-०६-२०१७	स्था.प.स.क.अ.
५१	५१	साप्रवि	श्री	प्र.श्री.साने	खुला	खुला	२७-०९-१९५९	मलोआ	७९३/८४	१९-०६-१९८५	०१-०७-१९८६	१९-०६-१९८५	३०-०९-२०१७	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
५२	५२	गृह विभाग	श्री	चं.श्री.पार्टे	खुला	खुला	२८-०९-१९५८	मलोआ	८०८/८४	१९-०६-१९८५	०१-०६-१९८८	१९-०६-१९८५	३०-०९-२०१६	स्था.प.स.क.अ.
५३	५३	जलसंपदा	श्री	प्र.शं.आहेर	इमाव	खुला	२६-१०-१९६०	मलोआ	८१५/८४	२१-०६-१९८५	०१-०७-१९८६	२१-०६-१९८५	३१-१०-२०१८	स्था.प.स.क.अ.
५४	५४	साबांवि	श्रीमती	नि.कि.मोमाया	खुला	खुला	०६-०७-१९६४	मलोआ	८८९/८४	०९-०७-१९८५	०१-०५-१९८७	०९-०७-१९८५	३१-०७-२०२२	स्था.प.स.क.अ.
५५	५५	जलसंपदा	श्री	अ.दि.देशपांडे	खुला	खुला	१४-११-१९६१	मलोआ	८९६/८४	०९-०७-१९८५	०१-०६-१९८८	०९-०७-१९८५	३०-११-२०१९	स्था.प.स.क.अ.
५६	५६	सपववि	श्री	रा.कृ.गिलबिले	खुला	खुला	०१-०७-१९५८	प	०१-०४-१९८२	२१-०८-१९८५	०१-०७-१९८६	२१-०८-१९८५	३०-०६-२०१६	स्था.प.स.क.अ.
५७	५७	साप्रवि	श्री	दि.के.गवाणकर	भज(ब)	भज(ब)	०८-०६-१९६१	प		०२-०९-१९८५	०१-०६-१९८८	०२-०९-१९८५	३०-०६-२०१९	स्था.प.स.क.अ.
५८	५८	विवन्यावि	श्री	सु.मु.वाळिंबे	खुला	खुला	१४-०६-१९६३	मलोआ	१२९५/८४	११-०९-१९८५	०१-०७-१९८६	११-०९-१९८५	३०-०६-२०२१	स्था.प.स.क.अ.
५९	५९	सान्यावविसवि	श्री	भू.ल.वासूलकर	इमाव	खुला	०२-११-१९६२	मलोआ	१३२६/८४	०७-१०-१९८५	०१-०६-१९८८	०७-१०-१९८५	३०-११-२०२०	स्था.प.स.क.अ.
६०	६०	जलसंपदा	श्री	द.ल.कुंभार	इमाव	खुला	१७-०६-१९६०	प	१९-०६-१९७८	१८-१०-१९८५	०१-०६-१९८८	१८-१०-१९८५	३०-०६-२०१८	खुले
६१	६१	जलसंपदा	श्रीमती	व.प्र.केणी	खुला	खुला	३०-०५-१९६४	मलोआ	१४६१/८४	२१-१०-१९८५	०१-०५-१९८७	२१-१०-१९८५	३१-०५-२०२२	स्था.प.स.क.अ.
६२	६२	ग्राविवजसंवि	श्री	स.स.नार्वेकर	खुला	खुला	२४-०२-१९५९	अकंपा	२४-१०-१९८५	२४-१०-१९८५	०१-०७-१९८६	२४-१०-१९८५	२८-०२-२०१७	स्था.प.स.क.अ.
६३	६३	कृवपदुम	श्री	श.स.शिंदे	खुला	खुला	१२-०२-१९६५	मलोआ	१४८७/८४	०५-१२-१९८५	०१-०७-१९८६	०५-१२-१९८५	२८-०२-२०२३	स्था.प.स.क.अ.
६४	६४	साबांवि	श्रीमती	सु.सु.मांजरेकर	खुला	खुला	१०-११-१९५९	मलोआ	१३/८४	०९-१२-१९८५	२८-०५-१९९२	०९-१२-१९८५	३०-११-२०१७	स्था.प.स.क.अ.
६५	६५	ग्राविवजसंवि	श्रीमती	अ.वि.कोल्हापूरे	भज(ब)	भज(ब)	०१-०२-१९६३	मलोआ	१७७/८४	११-१२-१९८५	०१-०६-१९९१	११-१२-१९८५	३१-०१-२०२१	नियमित स.क.अ.
६६	६६	मववि	श्रीमती	स्मि.दि.सुर्वे	खुला	खुला	०६-०२-१९६४	मलोआ	१०/८४	१२-१२-१९८५	०१-०१-१९९१	१२-१२-१९८५	२८-०२-२०२२	स्था.प.स.क.अ.
६७	६७	वित्त विभाग	श्री	प्र.बा.तोंदले	इमाव	खुला	०५-०९-१९६०	मलोआ	१६५४/८४	३०-१२-१९८५	०१-०६-१९८८	२६-१२-१९८५	३०-०९-२०१८	स्था.प.स.क.अ.
६८	६८	जलसंपदा	श्रीमती	प्रा.प्र.शिरधनकर	इमाव	खुला	११-०३-१९६५	मलोआ	१६६१/८४	२७-१२-१९८५	०१-०५-१९८७	२६-१२-१९८५	३१-०३-२०२३	स्था.प.स.क.अ.
६९	६९	पापुवस्ववि	श्री	दि.ल.मोरे	इमाव	खुला	१५-०६-१९६३	मलोआ	१६६२/८४	३०-१२-१९८५	०१-०५-१९८७	२६-१२-१९८५	३०-०६-२०२१	स्था.प.स.क.अ.
७०	७०	ग्राविवजसंवि	श्री	व.बा.घरत	इमाव	खुला	१९-१०-१९५८	मलोआ	१६६४/८४	३०-१२-१९८५	०१-०५-१९८७	२६-१२-१९८५	३१-१०-२०१६	स्था.प.स.क.अ.
७१	७१	मववि	श्री	स.आ.पाटील	खुला	खुला	०१-०६-१९६०	मलोआ	१६८१/८४	३१-०१-१९८६	०१-०५-१९८७	२६-१२-१९८५	३१-०५-२०१८	स्था.प.स.क.अ.
७२	७२	उऊवकावि	श्रीमती	प.प्र.सावंत	खुला	खुला	०३-०३-१९६५	मलोआ	१६९४/८४	०३-०२-१९८६	०१-०५-१९८७	२६-१२-१९८५	३१-०३-२०२३	स्था.प.स.क.अ.
७३	७३	सपववि	श्रीमती	स्वा.अ.ठाकूर	खुला	खुला	२७-०४-१९६१	मलोआ	१७१२/८४	३१-०१-१९८६	०१-०६-१९८९	२६-१२-१९८५	३०-०४-२०१९	स्था.प.स.क.अ.
७४	७४	सपववि	श्री	म.के.कंदाडे (अपंग)	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	२७-०१-१९६४	मलोआ	१७४४/८४	२६-१२-१९८५	०१-०५-१९८७	२६-१२-१९८५	३१-०१-२०२२	स्था.प.स.क.अ.
७५	७५	शाशिवक्रीवि	श्री	स.हि.जाधव	इमाव	खुला	०६-०६-१९६०	मलोआ	२८३/८०	०९-०४-१९८१	०१-०५-१९८७	३०-१२-१९८५	३०-०६-२०१८	स्था.प.स.क.अ.
७६	७६	ग्राविवजसंवि	श्री	सि.नि.रोकडे	अजा	अजा	०१-०३-१९५९	मलोआ	४८२/८१	२७-०५-१९८२	०१-०५-१९८७	३०-१२-१९८५	२८-०२-२०१७	नियमित स.क.अ.
७७	७७	वैशिवऔद्रवि	श्री	र.ग.बोडू	विमाप्र (शा.अ.)	विमाप्र (शा.अ.)	०९-०६-१९६३	मलोआ	१७५२/८४	३०-१२-१९८५	०१-०५-१९८७	३०-१२-१९८५	३०-०६-२०२१	स्था.प.स.क.अ.
७८	७८	उऊवकावि	श्री	ज.रा.जोहरी	इमाव	खुला	२४-०२-१९६०	मलोआ	८३/८४	०३-०१-१९८६	०१-०६-१९९१	०३-०१-१९८६	२८-०२-२०१८	स्था.प.स.क.अ.
७९	७९	सपववि	श्रीमती	सं.चं.कदम	खुला	खुला	२७-०६-१९५९	मलोआ	१२३/८४	१३-०१-१९८६	२०-०६-१९९१	१३-०१-१९८६	३०-०६-२०१७	स्था.प.स.क.अ.
८०	८०	जलसंपदा	श्रीमती	अ.अ.लांजेकर	खुला	खुला	१६-०६-१९६१	मलोआ	८६/८४	१५-०१-१९८६	०१-०५-१९९२	१५-०१-१९८६	३०-०६-२०१९	स्था.प.स.क.अ.
८१	८१	साबांवि	श्री	श्री.म.मेने	खुला	खुला	०४-०७-१९६२	मलोआ	१०१/८४	१६-०१-१९८६	०१-०१-१९९६	१६-०१-१९८६	३१-०७-२०२०	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
८२	८२	शाशिवक्रिवि	श्री	अ.ग.इंगळे	खुला	खुला	१४-०२-१९६१	मलोआ	११५/८४	१६-०१-१९८६	०१-०६-१९९१	१६-०१-१९८६	२८-०२-२०१९	स्था.प.स.क.अ.
८३	८३	वित्त विभाग	श्री	सु.न.महाले	इमाव	खुला	०३-०२-१९६०	प		१०-०२-१९८६	०१-०५-१९८७	१०-०२-१९८६	२८-०२-२०१८	खुले
८४	८४	विवन्यावि	श्री	आर.एम.के.मिया	खुला	खुला	०१-०१-१९६१	प		०६-०३-१९८६	०१-०५-१९८७	०६-०३-१९८६	३१-१२-२०१८	स्था.प.स.क.अ.
८५	८५	वैशिवऔद्रवि	श्रीमती	अ.अ.कोचरेकर	इमाव	खुला	१०-०४-१९५९	सेयो	२७-१०-१९८०	२३-०३-१९८४	०१-०६-१९८८	०६-०३-१९८६	३०-०४-२०१७	स्था.प.स.क.अ.
८६	८६	शाशिवक्रिवि	श्रीमती	क.भा.पितळे	खुला	खुला	१६-०२-१९५९	सेयो	१६-०२-१९८२	२३-०३-१९८४	०१-०६-१९८८	०६-०३-१९८६	२८-०२-२०१७	स्था.प.स.क.अ.
८७	८७	सान्यावविसवि	श्री	वि.स.मालंडकर	खुला	खुला	०८-०३-१९५८	सेयो	०१-०२-१९८३	२३-०३-१९८४	०१-०६-१९८८	०६-०३-१९८६	३१-०३-२०१६	स्था.प.स.क.अ.
८८	८८	ग्राविवजसंवि	श्री	अ.द.साळकर	खुला	खुला	१५-०८-१९५९	प	०५-०२-१९८३	०७-०३-१९८६	०१-०६-१९८९	०७-०३-१९८६	३१-०८-२०१७	स्था.प.स.क.अ.
८९	८९	मवववि	श्रीमती	ज्यो.प्र.कावळे	अजा	अजा	१५-१२-१९६२	मलोआ	१६२/८४	०३-०६-१९८६	२२-०७-१९९२	१४-०३-१९८६	३१-१२-२०२०	नियमित स.क.अ.
९०	९०	साआवि	श्रीमती	शि.चं.गजबे	अजा	अजा	०७-०७-१९५८	मलोआ	१६६/८४	१४-०३-१९८६	२२-०७-१९९२	१४-०३-१९८६	३१-०७-२०१६	नियमित स.क.अ.
९१	९१	विवन्यावि	श्री	सं.बु.कांबळी	इमाव	खुला	१३-०८-१९६२	मलोआ	१०/८४	३१-०३-१९८६	०१-०१-१९९२	३१-०३-१९८६	३१-०८-२०२०	स्था.प.स.क.अ.
९२	९२	अनापुवग्रासंवि	श्री	मो.दि.पुरोहित	खुला	खुला	२३-११-१९५९	मलोआ	१९७/८४	२१-०४-१९८६	०१-०६-१९९८	२१-०४-१९८६	३०-११-२०१७	स्था.प.स.क.अ.
९३	९३	वित्त विभाग	श्रीमती	प्र.र.काराणे	खुला	खुला	२२-१०-१९६०	मलोआ	१९३/८४	२१-०४-१९८६	०१-०८-१९९१	२१-०४-१९८६	३१-१०-२०१८	स्था.प.स.क.अ.
९४	९४	शाशिवक्रीवि	श्रीमती	श्र.श्री.तुळसकर	खुला	खुला	२३-०४-१९६३	मलोआ	१९५/८४	२३-०४-१९८६	०१-०६-१९९८	२३-०४-१९८६	३०-०४-२०२१	स्था.प.स.क.अ.
९५	९५	गृहनिर्माण	श्रीमती	अ.अ.राऊत	इमाव	खुला	०८-०५-१९६१	मलोआ	१९१/८४	२४-०४-१९८६	०१-०७-१९९२	२४-०४-१९८६	३१-०५-२०१९	स्था.प.स.क.अ.
९६	९६	जलसंपदा	श्री	म.बा.नारकर	खुला	खुला	१०-०३-१९५९	अकंपा	०४-०९-१९८६	०४-०९-१९८६	०१-०६-१९९०	०४-०९-१९८६	३१-०३-२०१७	स्था.प.स.क.अ.
९७	९७	कृवपदुम	श्रीमती	वि.वि.भोसले	खुला	खुला	१७-०६-१९६३	प	०१-०२-१९८२	०६-०४-१९८७	०१-०६-१९८९	०६-०४-१९८७	३०-०६-२०२१	स्था.प.स.क.अ.
९८	९८	पापुवस्ववि	श्रीमती	अ.व.हिमणे	खुला	खुला	३०-०३-१९६०	अकंपा	१२-०६-१९८७	१२-०६-१९८७	२१-०६-१९९१	१२-०६-१९८७	३१-०३-२०१८	स्था.प.स.क.अ.
९९	९९	जलसंपदा	श्री	प्र.द.बोर्डवेकर	इमाव	खुला	१२-०२-१९५८	प	०३-०८-१९८७	०३-०८-१९८७	०१-०६-१९९०	०३-०८-१९८७	२९-०२-२०१६	स्था.प.स.क.अ.
१००	१००	अनापुवग्रासंवि	श्रीमती	म.प्र.माळकर	खुला	खुला	०७-०४-१९६४	अकंपा	२४-०८-१९८७	२४-०८-१९८७	०१-०६-१९९१	२४-०८-१९८७	३०-०४-२०२२	स्था.प.स.क.अ.
१०१	१०१	साप्रवि	श्रीमती	अ.अ.पटेकर	इमाव	खुला	१७-०४-१९५८	सेयो	०१-०४-१९८२	२३-०३-१९८४	०१-०६-१९८९	०२-१२-१९८७	३०-०४-२०१६	स्था.प.स.क.अ.
१०२	१०२	सान्यावविसवि	श्रीमती	सु.ज.नारकर	खुला	खुला	१२-१०-१९६४	मलोआ	१३८४/८४	१७-१०-१९८५	०१-०६-१९८९	०२-१२-१९८७	३१-१०-२०२२	स्था.प.स.क.अ.
१०३	१०३	वित्त विभाग	श्री	धो.मा.बनसोडे	अजा	अजा	०१-०६-१९६०	प	०४-०७-१९८३	२५-०१-१९८८	०१-०६-१९९०	२५-०१-१९८८	३१-०५-२०१८	खुले
१०४	१०४	सपववि	श्रीमती	मे.ज.नांदगावकर	अजा	अजा	२०-०८-१९६२	प	०४-०७-१९८३	२५-०१-१९८८	०१-०६-१९८९	२५-०१-१९८८	३१-०८-२०२०	नियमित स.क.अ.
१०५	१०५	साआवि	श्री	पां.न.रेडेकर	खुला	खुला	१५-११-१९६०	प		११-०२-१९८८	२२-०६-१९८९	११-०२-१९८८	३०-११-२०१८	स्था.प.स.क.अ.
१०६	१०६	गृह विभाग	श्री	स.कु.शेख	खुला	खुला	१७-०६-१९५९	प	१८-०१-१९८३	२३-०२-१९८८	२८-०२-१९९०	२३-०२-१९८८	३०-०६-२०१७	स्था.प.स.क.अ.
१०७	१०७	कृवपदुम	श्री	गो.श्री.पारकर	खुला	खुला	३१-०८-१९५९	प	१९-०१-१९८३	२३-०२-१९८८	२२-०६-१९८९	२३-०२-१९८८	३१-०८-२०१७	स्था.प.स.क.अ.
१०८	१०८	ग्राविवजसंवि	श्री	कृ.भा.कोकितकर	खुला	खुला	०१-०६-१९६१	प	२४-०१-१९८३	२३-०२-१९८८	२९-०६-१९९०	२३-०२-१९८८	३१-०५-२०१९	स्था.प.स.क.अ.
१०९	१०९	ग्राविवजसंवि	श्रीमती	के.एम.एस.शेख	खुला	खुला	०४-०४-१९६७	अकंपा	१५-०३-१९८८	१५-०३-१९८८	०१-०६-१९९१	१५-०३-१९८८	३०-०४-२०२५	स्था.प.स.क.अ.
११०	११०	उऊवकावि	श्री	भि.धा.नेवगी	खुला	खुला	१२-१०-१९६१	प	०१-०२-१९८०	०१-०६-१९८८	२२-०६-१९८९	०१-०६-१९८८	३१-१०-२०१९	स्था.प.स.क.अ.
१११	१११	वित्त विभाग	श्री	र.के.राणे	खुला	खुला	१७-०७-१९६०	प	१०-०६-१९८८	१०-०६-१९८८	०१-०६-१९८९	१०-०६-१९८८	३१-०७-२०१८	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
११२	११२	गृह विभाग	श्रीमती	प्रे.प्र.मोहिते	अजा	अजा	०३-०१-१९६४	प	०१-०४-१९८५	१४-०६-१९८८	०१-०६-१९८९	१०-०६-१९८८	३१-०१-२०२२	स्था.प.स.क.अ.
११३	११३	वित्त विभाग	श्रीमती	अ.अ.घोले	भज(ब)	इमाव	०३-०६-१९६५	मलोआ	२१९/८४	११-०७-१९८८	०१-०५-१९९२	११-०७-१९८८	३०-०६-२०२३	स्था.प.स.क.अ.(जातीचा इमाव मधून भज(ब) मध्ये समावेश
११४	११४	कृवपदुम	श्रीमती	ज्यो.प्र.घुमरे	खुला	खुला	२४-०५-१९५८	मलोआ	२२१/८४	११-०७-१९८८	०१-०५-१९९२	११-०७-१९८८	३१-०५-२०१६	स्था.प.स.क.अ.
११५	११५	जलसंपदा	श्रीमती	नि.शा.कुवळेकर	भज(ड)	खुला	२८-०४-१९६२	मलोआ	२/८५	२७-०७-१९८८	०१-०६-१९९०	२६-०७-१९८८	३०-०४-२०२०	स्था.प.स.क.अ.
११६	११६	साप्रवि	श्रीमती	र.अ.नाईक	खुला	खुला	१९-०६-१९६६	मलोआ	८/८५	२६-०७-१९८८	०१-०६-१९९०	२६-०७-१९८८	३०-०६-२०२४	स्था.प.स.क.अ.
११७	११७	नियोजन	श्रीमती	क्ले.पी.घोन्साल्वीस	खुला	खुला	०५-१२-१९५८	मलोआ	१३/८५	०३-०८-१९८८	०१-०६-१९९१	२६-०७-१९८८	३१-१२-२०१६	स्था.प.स.क.अ.
११८	११८	साप्रवि	श्रीमती	रा.वि.चव्हाण	खुला	खुला	१८-०७-१९६५	मलोआ	१७/८५	२८-०७-१९८८	०१-०६-१९९०	२६-०७-१९८८	३१-०७-२०२३	स्था.प.स.क.अ.
११९	११९	मवववि	श्री	सं.श.पवार	खुला	खुला	१३-०९-१९६६	मलोआ	१८/८५	२६-०७-१९८८	०१-०६-१९९०	२६-०७-१९८८	३०-०९-२०२४	स्था.प.स.क.अ.
१२०	१२०	गृह विभाग	श्रीमती	अ.अ.बोरकर	खुला	खुला	०७-०४-१९६४	मलोआ	२१/८५	१३-०८-१९८८	०१-०६-१९९०	२६-०७-१९८८	३०-०४-२०२२	स्था.प.स.क.अ.
१२१	१२१	जलसंपदा	श्री	अ.क.चुरी	इमाव	खुला	२९-११-१९६०	मलोआ	२९/८५	२८-०७-१९८८	०१-०६-१९९१	२६-०७-१९८८	३०-११-२०१८	स्था.प.स.क.अ.
१२२	१२२	मवववि	श्री	सं.सु.कांबळी	इमाव	खुला	०७-११-१९६४	मलोआ	५८/८५	२८-०७-१९८८	०१-०६-१९८९	२६-०७-१९८८	३०-११-२०२२	स्था.प.स.क.अ.
१२३	१२३	गृह विभाग	श्री	श्री.ज.वारखंडकर	इमाव	खुला	०६-०७-१९५८	मलोआ	८७/८५	०९-०८-१९८८	०१-०६-१९८९	२६-०७-१९८८	३१-०७-२०१६	स्था.प.स.क.अ.
१२४	१२४	साबांवि	श्रीमती	क्षि.दि.परब	खुला	खुला	२५-०४-१९६५	मलोआ	१२८/८५	०१-०८-१९८८	२७-०५-१९९२	०१-०८-१९८८	३०-०४-२०२३	स्था.प.स.क.अ.
१२५	१२५	वित्त विभाग	श्री	शे.र.इंदुलकर	खुला	खुला	०१-०५-१९६५	मलोआ	१३५/८५	२२-०९-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३०-०४-२०२३	
१२६	१२६	ग्राविवजसंवि	श्रीमती	वं.म.कुलकर्णी	इमाव	खुला	२६-०२-१९६५	मलोआ	१४९/८५	०९-०९-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	२८-०२-२०२३	स्था.प.स.क.अ.
१२७	१२७	विवन्यावि	श्री	रा.म.सावंत	खुला	खुला	२९-१२-१९५९	मलोआ	१५०/८५	०९-०९-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३१-१२-२०१७	स्था.प.स.क.अ.
१२८	१२८	पापुवस्ववि	श्री	अ.ना.शेट्टी	खुला	खुला	१०-०७-१९६३	मलोआ	३७१/८५	०४-०२-१९८९	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३१-०७-२०२१	स्था.प.स.क.अ.
१२९	१२९	ग्राविवजसंवि	श्री	ल.स.टाव्हरे	खुला	खुला	०१-०६-१९६३	मलोआ	३७८/८५	१७-१०-१९८८	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०५-२०२१	स्था.प.स.क.अ.
१३०	१३०	साबांवि	श्री	नी.अ.गोखले	खुला	खुला	०८-११-१९६३	मलोआ	३८८/८५	२५-१०-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३०-११-२०२१	स्था.प.स.क.अ.
१३१	१३१	मवववि	श्री	वि.द.म्हात्रे	इमाव	खुला	०२-०६-१९६५	मलोआ	४७७/८५	२९-१०-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३०-०६-२०२३	स्था.प.स.क.अ.
१३२	१३२	गृहनिर्माण	श्री	अ.रा.बागवे	खुला	खुला	१५-०१-१९६०	मलोआ	४८०/८५	०१-११-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३१-०१-२०१८	स्था.प.स.क.अ.
१३३	१३३	नियोजन	श्रीमती	ह.चं.शेट्टी	खुला	खुला	०१-०८-१९६३	मलोआ	४९२/८५	२६-१०-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३१-०७-२०२१	स्था.प.स.क.अ.
१३४	१३४	साबांवि	श्रीमती	मा.उ.फाटक	खुला	खुला	२३-०३-१९६४	मलोआ	४९३/८५	२७-१०-१९८८	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०३-२०२२	स्था.प.स.क.अ.
१३५	१३५	सपववि	श्री	सा.स.कुलकर्णी	खुला	खुला	०३-०५-१९५८	मलोआ	४९८/८५	०८-१२-१९८८	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०५-२०१६	स्था.प.स.क.अ.
१३६	१३६	साप्रवि	श्रीमती	त.हे.सावंत	इमाव	खुला	३०-१०-१९६६	मलोआ	५०१/८५	२५-१०-१९८८	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-१०-२०२४	स्था.प.स.क.अ.
१३७	१३७	गृह विभाग	श्री	प्र.शा.देवपूरकर	इमाव	खुला	२६-०१-१९६२	मलोआ	५०८/८५	०३-११-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३१-०१-२०२०	स्था.प.स.क.अ.
१३८	१३८	साबांवि	श्रीमती	सु.सु.बदले	इमाव	खुला	१३-०९-१९६५	मलोआ	५४१/८५	०६-१२-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३०-०९-२०२३	स्था.प.स.क.अ.
१३९	१३९	साप्रवि	श्री	सु.नं.तळेकर	खुला	खुला	०६-१२-१९६३	मलोआ	५५०/८५	०६-१२-१९८८	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-१२-२०२१	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१४०	१४०	आविवि	श्रीमती	नि.दि.सोमण	खुला	खुला	०३-०८-१९६५	मलोआ	५५१/८५	०९-१२-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३१-०८-२०२३	स्था.प.स.क.अ.
१४१	१४१	वित्त विभाग	श्री	मो.सा.देसले	खुला	खुला	०१-०६-१९६०	मलोआ	५५२/८५	०५-१२-१९८८	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०५-२०१८	स्था.प.स.क.अ.
१४२	१४२	शाशिवक्रीवि	श्री	म.दे.जोशी	खुला	खुला	०७-०८-१९५९	मलोआ	५५४/८५	०७-१२-१९८८	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०८-२०१७	स्था.प.स.क.अ.
१४३	१४३	वित्त विभाग	श्रीमती	शि.वि.देशमुख	खुला	खुला	०२-०६-१९६६	मलोआ	५७२/८५	१२-१२-१९८८	०१-०६-१९८९	१७-०८-१९८८	३०-०६-२०२४	स्था.प.स.क.अ.
१४४	१४४	उवतंशिवि	श्रीमती	अ.ज.दुर्वे	खुला	खुला	०२-११-१९६०	मलोआ	६५१/८५	१२-१२-१९८८	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३०-११-२०१८	स्था.प.स.क.अ.
१४५	१४५	गृह विभाग	श्री	प्र.शा.बावकर	खुला	खुला	२९-०७-१९५९	मलोआ	७३९/८५	०५-१२-१९८८	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०७-२०१७	स्था.प.स.क.अ.
१४६	१४६	विवन्यावि	श्रीमती	म.प्र.सावंत	खुला	खुला	२७-०५-१९६६	मलोआ	७५३/८५	०१-०२-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०५-२०२४	स्था.प.स.क.अ.
१४७	१४७	संसदीय कार्य	श्री	शां.कि.वाळुंज	खुला	खुला	१३-०४-१९६२	मलोआ	७६४/८५	३०-०१-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३०-०४-२०२०	स्था.प.स.क.अ.
१४८	१४८	उवतंशिवि	श्री	रा.वि.भाटकर	इमाव	खुला	१९-०७-१९६२	मलोआ	७६६/८५	०२-०२-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०७-२०२०	स्था.प.स.क.अ.
१४९	१४९	सपववि	श्री	सु.मा.टाव्हरे	खुला	खुला	०१-०७-१९६५	मलोआ	७७७/८५	३०-०१-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३०-०६-२०२३	स्था.प.स.क.अ.
१५०	१५०	वित्त विभाग	श्री	रा.कृ.भाटकर	इमाव	खुला	१९-१२-१९६२	मलोआ	७८०/८५	३०-०१-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-१२-२०२०	स्था.प.स.क.अ.
१५१	१५१	जलसंपदा	श्रीमती	उ.अ.खोत	इमाव	खुला	२८-०३-१९६४	मलोआ	७८१/८५	०७-०२-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०३-२०२२	स्था.प.स.क.अ.
१५२	१५२	वित्त विभाग	श्री	स.द्वा.तेंडूलकर	खुला	खुला	१५-१०-१९६४	मलोआ	८८१/८५	०६-०२-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-१०-२०२२	स्था.प.स.क.अ.
१५३	१५३	सान्यावविसवि	श्री	तु.र.दाणी	खुला	खुला	२८-०५-१९६४	मलोआ	९४४/८५	१५-०२-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०५-२०२२	स्था.प.स.क.अ.
१५४	१५४	वित्त विभाग	श्री	रा.व.साखरकर	खुला	खुला	१६-०६-१९६४	मलोआ	९६९/८५	२१-०२-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३०-०६-२०२२	स्था.प.स.क.अ.
१५५	१५५	साप्रवि	श्रीमती	अ.वि.पितळे	खुला	खुला	११-०६-१९६०	मलोआ	१००१/८५	०९-०३-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३०-०६-२०१८	स्था.प.स.क.अ.
१५६	१५६	उऊवकावि	श्रीमती	भ.चं.पवार	खुला	खुला	१०-०७-१९६६	मलोआ	१०१९/८५	२७-०२-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०७-२०२४	स्था.प.स.क.अ.
१५७	१५७	वैशिवऔद्रवि	श्री	सं.शं.राऊत	इमाव	खुला	१५-०२-१९६४	मलोआ	१०८९/८५	०१-०३-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	२८-०२-२०२२	स्था.प.स.क.अ.
१५८	१५८	कृवपदुम	श्री	अ.टी.पाठारे	खुला	खुला	२०-०८-१९६४	मलोआ	१२१३/८५	३१-१०-१९८८	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३१-०८-२०२२	स्था.प.स.क.अ.
१५९	१५९	शाशिवक्रिवि	श्रीमती	स्ने.सं.मोरे	अजा	अजा	३०-०९-१९६३	मलोआ	१२३२/८५	०७-०३-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३०-०९-२०२१	स्था.प.स.क.अ.
१६०	१६०	सपववि	श्री	रा.भि.मानकर	अजा	अजा	०८-०३-१९६४	मलोआ	१२४३/८५	२८-०३-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०३-२०२२	स्था.प.स.क.अ.
१६१	१६१	जलसंपदा	श्री	द.आ.किर्तने	अजा	अजा	२५-११-१९५८	मलोआ	१२४९/८५	२९-०३-१९८९	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३०-११-२०१६	स्था.प.स.क.अ.
१६२	१६२	ग्राविवजसंवि	श्री	दि.मो.संसारे	अजा	अजा	०१-०३-१९६१	मलोआ	१२५०/८५	३०-०३-१९८९	०१-०६-१९९२	१७-०८-१९८८	२८-०२-२०१९	स्था.प.स.क.अ.
१६३	१६३	मववि	श्री	रा.स.देवळेकर	अजा	अजा	२०-०३-१९६२	मलोआ	१२६४/८५	२७-०३-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०३-२०२०	खुले
१६४	१६४	जलसंपदा	श्री	ज.स.वाघमारे	अजा	अजा	२६-११-१९६५	मलोआ	१२६७/८५	२९-०३-१९८९	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३०-११-२०२३	स्था.प.स.क.अ.
१६५	१६५	गृह विभाग	श्री	सं.के.गायकवाड	अजा	अजा	०८-०२-१९६०	मलोआ	१२७६/८५	०४-०५-१९८९	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	२८-०२-२०१८	स्था.प.स.क.अ.
१६६	१६६	सपववि	श्री	सु.ज.वैद्य	अजा	अजा	०६-०४-१९६१	मलोआ	१२८४/८५	१५-०५-१९८९	०१-०६-१९९२	१७-०८-१९८८	३०-०४-२०१९	खुले
१६७	१६७	साआवि	श्री	अ.म.पाझारे	अजा	अजा	२०-०६-१९५९	मलोआ	१२९०/८५	२५-०४-१९८९	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३०-०६-२०१७	स्था.प.स.क.अ.
१६८	१६८	आविवि	श्री	अ.ज.थोरवडे	अजा	अजा	०२-१०-१९६४	मलोआ	१२९५/८५	२५-०४-१९८९	०८-०९-१९९३	१७-०८-१९८८	३१-१०-२०२२	स्था.प.स.क.अ.
१६९	१६९	साआवि	श्री	म.भा.जाधव	अजा	अजा	२४-०७-१९६३	मलोआ	१२९७/८५	२०-०४-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०७-२०२१	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१७०	१७०	साप्रवि	श्रीमती	मी.सु.गजाकोश	अजा	अजा	१५-०७-१९६३	मलोआ	१३००/८५	२१-०४-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०७-२०२१	स्था.प.स.क.अ.
१७१	१७१	सपववि	श्री	अ.स.ह.शेख	खुला	खुला	१५-०१-१९६४	मलोआ	१३५६/८५	०५-१२-१९८८	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३१-०१-२०२२	स्था.प.स.क.अ.
१७२	१७२	कृवपदुम	श्रीमती	वं.र.मोरे	भज(ब)	भज(ब)	०५-०२-१९६३	मलोआ	१३५८/८५	२०-०२-१९८९	०१-०५-१९९२	१७-०८-१९८८	२८-०२-२०२१	स्था.प.स.क.अ.
१७३	१७३	वित्त विभाग	श्री	अ.र.वाघ	इमाव	इमाव	२९-०९-१९६२	मलोआ	१५०२/८५	०९-०६-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३०-०९-२०२०	स्था.प.स.क.अ.
१७४	१७४	साबांवि	श्री	इ.र.मुलाणी	खुला	खुला	२४-०२-१९६४	मलोआ	१५०४/८५	०१-०७-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	२८-०२-२०२२	स्था.प.स.क.अ.
१७५	१७५	मववि	श्री	सु.गु.देशमुख	इमाव	खुला	१६-११-१९६०	मलोआ	१५५३/८५	१२-०६-१९८९	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३०-११-२०१८	स्था.प.स.क.अ.
१७६	१७६	मववि	श्रीमती	मं.सु.चेऊलकर	इमाव	इमाव	२६-०९-१९६०	मलोआ	१५५८/८५	०९-०६-१९८९	०१-०८-१९९१	१७-०८-१९८८	३०-०९-२०१८	स्था.प.स.क.अ.
१७७	१७७	उऊवकावि	श्री	प्र.म.कारेकर	इमाव	इमाव	१८-०२-१९६६	मलोआ	१५६२/८५	०८-०६-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	२९-०२-२०२४	स्था.प.स.क.अ.
१७८	१७८	कौविवउवि	श्रीमती	ज.कृ.पाटील	इमाव	इमाव	०३-०४-१९६२	मलोआ	१५६७/८५	१४-०६-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३०-०४-२०२०	स्था.प.स.क.अ.
१७९	१७९	शाशिवक्रीवि	श्रीमती	सु.सु.बारटक्के	इमाव	इमाव	०१-०६-१९६०	मलोआ	१५६९/८५	०७-०६-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०५-२०१८	स्था.प.स.क.अ.
१८०	१८०	ग्राविवजसंवि	श्रीमती	अं.अ.म्हामुणकर	खुला	खुला	०१-०८-१९६६	मलोआ	१५८०/८५	०९-०६-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०७-२०२४	स्था.प.स.क.अ.
१८१	१८१	गृह विभाग	श्रीमती	सु.रा.गुप्ता	खुला	खुला	०२-०३-१९६२	मलोआ	१५९०/८५	१२-०६-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०३-२०२०	खुले
१८२	१८२	साप्रवि	श्री	सु.ना.शहा	खुला	खुला	०५-०३-१९५९	मलोआ	१५९४/८५	३०-०६-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३१-०३-२०१७	स्था.प.स.क.अ.
१८३	१८३	साप्रवि	श्रीमती	शु.शं.कर्णिक	खुला	खुला	२५-०२-१९६५	मलोआ	१६०९/८५	२६-०६-१९८९	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	२८-०२-२०२३	स्था.प.स.क.अ.
१८४	१८४	उऊवकावि	श्री	वि.ना.गावडे	खुला	खुला	२२-०६-१९६०	मलोआ	१६१७/८५	१२-०७-१९८९	०१-०६-१९९०	१७-०८-१९८८	३०-०६-२०१८	स्था.प.स.क.अ.
१८५	१८५	साबांवि	श्री	प्र.ना.सावंत	खुला	खुला	०६-०५-१९६३	मलोआ	१६२३/८५	२७-०६-१९८९	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३१-०५-२०२१	स्था.प.स.क.अ.
१८६	१८६	ग्राविवजसंवि	श्री	वि.य.वर्तक	खुला	खुला	११-१२-१९६२	मलोआ	१६२७/८५	२८-०६-१९८९	०१-०६-१९९१	१७-०८-१९८८	३१-१२-२०२०	स्था.प.स.क.अ.
१८७	१८७	कृवपदुम	श्रीमती	शुभांगिनी पाटील (शु.वि.सावे)	खुला	खुला	०१-०६-१९६५	मलोआ	१६४९/८५	१७-०८-१९८८	२०-०६-१९९१	१७-०८-१९८८	३१-०५-२०२३	स्था.प.स.क.अ.
१८८	१८८	नविवि	श्री	ल.रा.सावंत	खुला	खुला	०५-०२-१९५८	सेयो	१०-०७-१९८१	०१-०९-१९८८	०१-०६-१९८९	०१-०९-१९८८	२९-०२-२०१६	स्था.प.स.क.अ.
१८९	१८९	ग्राविवजसंवि	श्रीमती	सु.दा.साळवे	अजा	अजा	१७-०१-१९६०	सेयो	२२-०७-१९८१	०१-०९-१९८८	०१-०६-१९९०	०१-०९-१९८८	३१-०१-२०१८	स्था.प.स.क.अ.
१९०	१९०	कौविवउवि	श्रीमती	नि.सि.डावरे	अजा	अजा	०२-०९-१९६२	सेयो	०३-०१-१९८१	०१-०९-१९८८	०१-०६-१९८९	०१-०९-१९८८	३०-०९-२०२०	स्था.प.स.क.अ.
१९१	१९१	गृह विभाग	श्री	ज्ञा.ना.गोसावी	भज(ब)	भज(ब)	०१-१०-१९५९	सेयो	१५-१०-१९८१	०१-०९-१९८८	०१-०६-१९९१	०१-०९-१९८८	३०-०९-२०१७	स्था.प.स.क.अ.
१९२	१९२	संसदीय कार्य	श्री	दि.बा.शिंगाडे	विमाप्र	खुला	०४-११-१९६१	सेयो	०९-१२-१९८१	०१-०९-१९८८	०१-०६-१९९०	०१-०९-१९८८	३०-११-२०१९	स्था.प.स.क.अ.
१९३	१९३	अल्पसंख्यांक	श्रीमती	भा.ग.डोंगरे	इमाव	खुला	०४-०४-१९५८	सेयो	०१-०२-१९८२	०१-०९-१९८८	०१-०६-१९८९	०१-०९-१९८८	३०-०४-२०१६	स्था.प.स.क.अ.
१९४	१९४	मववि	श्री	भा.त्रि.सोनावणे	अजा	अजा	०२-०६-१९५८	सेयो	१४-०५-१९८२	०१-०९-१९८८	०१-०६-१९८९	०१-०९-१९८८	३०-०६-२०१६	स्था.प.स.क.अ.
१९५	१९५	मववि	श्री	वि.गो.चंद्रमोरे	अजा	अजा	०१-०६-१९६०	सेयो	२०-०५-१९८२	०१-०९-१९८८	०१-०६-१९८९	०१-०९-१९८८	३१-०५-२०१८	स्था.प.स.क.अ.
१९६	१९६	साप्रवि	श्रीमती	क.प्र.पालव	खुला	खुला	१३-१२-१९५९	सेयो	१९-११-१९८२	०१-०९-१९८८	०१-०६-१९८९	०१-०९-१९८८	३१-१२-२०१७	स्था.प.स.क.अ.
१९७	१९७	नियोजन	श्रीमती	ल.पा.उपलकर	इमाव	खुला	१७-०५-१९६१	सेयो	१९-११-१९८२	०१-०९-१९८८	०१-०६-१९८९	०१-०९-१९८८	३१-०५-२०१९	स्था.प.स.क.अ.
१९८	१९८	ग्राविवजसंवि	श्रीमती	नी.ज्ञा.खांबे	अजा	अजा	३०-०५-१९६३	सेयो	१९-११-१९८२	०१-०९-१९८८	०१-०६-१९९१	०१-०९-१९८८	३१-०५-२०२१	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१९९	१९९	अनापुवग्रासंवि	श्री	सु.ज.महापुरे	अजा	अजा	०१-०६-१९६०	सेयो	०७-१२-१९८२	०१-०९-१९८८	०१-०६-१९८९	०१-०९-१९८८	३१-०५-२०१८	स्था.प.स.क.अ.
२००	२००	जलसंपदा	श्रीमती	भा.वि.पोकळे	खुला	खुला	०५-०८-१९५८	मलोआ	२१४/८१	१२-१०-१९८३	०१-०६-१९९०	०१-०९-१९८८	३१-०८-२०१६	स्था.प.स.क.अ.
२०१	२०१	वैशिवऔद्रवि	श्री	म.सि.गुरव	खुला	खुला	१९-०५-१९६०	प	२४-०३-१९८३	२४-०३-१९८३	०१-०६-१९९०	०१-०९-१९८८	३१-०५-२०१८	स्था.प.स.क.अ.
२०२	२०२	मववि	श्रीमती	ज.धो.जाधव	खुला	खुला	२२-०९-१९६४	मलोआ	३८/८४	२८-०२-१९८५	०१-०६-१९९०	०१-०९-१९८८	३०-०९-२०२२	स्था.प.स.क.अ.
२०३	२०३	वित्त विभाग	श्री	सा.ग.भोळे	खुला	खुला	१२-०२-१९६४	प	०४-०३-१९८२	१०-०६-१९८५	०१-०६-१९९०	०१-०९-१९८८	२८-०२-२०२२	स्था.प.स.क.अ.
२०४	२०४	वित्त विभाग	श्री	सु.पां.बाणे	खुला	खुला	०८-०२-१९६१	प	०२-११-१९८१	१९-१२-१९८५	०१-०६-१९९०	०१-०९-१९८८	२८-०२-२०१९	स्था.प.स.क.अ.
२०५	२०५	साबांवि	श्री	जि.व्हि.आंजर्लेकर	इमाव	इमाव	३०-०८-१९६४	प	०६-०१-१९८६	०६-०१-१९८६	०१-०६-१९९०	०१-०९-१९८८	३१-०८-२०२२	स्था.प.स.क.अ.
२०६	२०६	साप्रवि	श्रीमती	वि.वि.नाईक	खुला	खुला	२४-०६-१९५९	मलोआ	१६७९/८४	३०-०१-१९८६	०१-०६-१९९०	०१-०९-१९८८	३०-०६-२०१७	स्था.प.स.क.अ.
२०७	२०७	मववि	श्रीमती	श्र.रा.कुडवळवकर	खुला	खुला	१४-०७-१९६२	सेयो	१५-१२-१९८२	०१-०९-१९८८	०१-०६-१९९१	०१-०९-१९८८	३१-०७-२०२०	स्था.प.स.क.अ.
२०८	२०८	कृवपदुम	श्री	ह.जा.जाधव	खुला	खुला	११-०५-१९६१	प	०१-०१-१९८८	०१-०९-१९८८	०१-०६-१९९१	०१-०९-१९८८	३१-०५-२०१९	स्था.प.स.क.अ.
२०९	२०९	मववि	श्री	सु.कि.सुर्यवंशी	खुला	खुला	२३-०२-१९७०	अकंपा	२९-१०-१९८८	२९-१०-१९८८	०१-०६-१९९०	२९-१०-१९८८	२९-०२-२०२८	स्था.प.स.क.अ.
२१०	२१०	विवन्यावि	श्री	शा.ह.रेड्डी	खुला	खुला	०१-०४-१९५८	अकंपा	१९-१२-१९८८	१९-१२-१९८८	०१-०६-१९९०	१९-१२-१९८८	३१-०३-२०१६	स.क.अ. पदावरुन पदावनत
२११	२११	वित्त विभाग	श्री	स.बा.घाडी	खुला	खुला	१५-०७-१९६३	प	०१-०३-१९८९	०१-०३-१९८९	२०-०६-१९९१	०१-०३-१९८९	३१-०७-२०२१	स्था.प.स.क.अ.
२१२	२१२	साबांवि	श्री	सु.गो.कदम	खुला	खुला	०५-१०-१९६३	अकंपा	०९-०३-१९८९	०९-०३-१९८९	०१-०७-१९९०	०९-०३-१९८९	३१-१०-२०२१	स्था.प.स.क.अ.
२१३	२१३	मववि	श्रीमती	वि.वा.सुर्वे	खुला	खुला	१०-०९-१९५८	प	२४-०३-१९८६	३१-०३-१९८९	०१-०६-१९९०	३१-०३-१९८९	३०-०९-२०१६	स्था.प.स.क.अ.
२१४	२१४	संसदीय कार्य	श्री	रो.द.कचरे	खुला	खुला	०१-०४-१९६१	प	१२-१२-१९८३	२०-०४-१९८९	०१-०५-१९९२	२०-०४-१९८९	३१-०३-२०१९	स्था.प.स.क.अ.
२१५	२१५	गृह विभाग	श्री	प्र.ना.वाघमारे	खुला	खुला	१२-०९-१९६१	मलोआ	१५५२/८५	२६-०७-१९८९	१७-०८-१९८९	०८-०६-१९८९	३०-०९-२०१९	स्था.प.स.क.अ.
२१६	२१६	मववि	श्री	सु.चं.बागडे	इमाव	खुला	११-०८-१९६१	मलोआ	१७३८/८५	३०-०६-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३१-०८-२०१९	स्था.प.स.क.अ.
२१७	२१७	ग्राविवजसंवि	श्री	अ.रा.काळकर	खुला	खुला	१२-०५-१९६६	मलोआ	१८३०/८५	२२-०९-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३१-०५-२०२४	-
२१८	२१८	पवसांकावि	श्री	वि.रा.वैद्य	खुला	खुला	३१-१२-१९६५	मलोआ	१८३१/८५	०१-०९-१९८९	०१-०५-१९९२	०८-०६-१९८९	३१-१२-२०२३	स्था.प.स.क.अ.
२१९	२१९	विवन्यावि	श्री	रा.भि.महाजन	खुला	खुला	२८-१२-१९६४	मलोआ	१८४४/८५	०२-०९-१९८९	०१-०६-१९९१	०८-०६-१९८९	३१-१२-२०२२	स्था.प.स.क.अ.
२२०	२२०	साआवि	श्री	दि.सो.लाड	खुला	खुला	०४-०८-१९५९	मलोआ	१८४५/८५	०५-०९-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३१-०८-२०१७	स्था.प.स.क.अ.
२२१	२२१	जलसंपदा	श्रीमती	स्ने.अ.मुलमुले	खुला	खुला	१३-११-१९६०	मलोआ	१८४८/८५	०६-१०-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३०-११-२०१८	स्था.प.स.क.अ.
२२२	२२२	मववि	श्री	पु.ब.पंचभाई	खुला	खुला	०३-०८-१९५८	मलोआ	१८५३/८५	१५-०९-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३१-०८-२०१६	स्था.प.स.क.अ.
२२३	२२३	साप्रवि	श्रीमती	अं.वि.मोरे	खुला	खुला	१०-०३-१९६६	मलोआ	१८५९/८५	०१-०९-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३१-०३-२०२४	स्था.प.स.क.अ.
२२४	२२४	साआवि	श्री	कृ.वि.लोके	इमाव	इमाव	१९-०९-१९५९	मलोआ	१८६४/८५	०५-०९-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३०-०९-२०१७	स्था.प.स.क.अ.
२२५	२२५	साबांवि	श्री	चं.ना.काकडे	खुला	खुला	११-१२-१९६५	मलोआ	१८७९/८५	०२-०९-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३१-१२-२०२३	स्था.प.स.क.अ.
२२६	२२६	गृह विभाग	श्री	प्र.श्री.पाचपुते	खुला	खुला	०५-०२-१९५९	मलोआ	१८८०/८५	१६-०९-१९८९	०१-०६-१९९३	०८-०६-१९८९	२८-०२-२०१७	स्था.प.स.क.अ.
२२७	२२७	विवन्यावि	श्री	भ.का.सोमवंशी	खुला	खुला	०८-०६-१९६३	मलोआ	१८८२/८५	११-०९-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३०-०६-२०२१	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
२२८	२२८	साप्रवि	श्री	रा.गो.गावठे	खुला	खुला	११-०४-१९६४	मलोआ	१९०१/८५	०६-०९-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३०-०४-२०२२	स्था.प.स.क.अ.
२२९	२२९	सपवववि	श्री	अ.व.पाडावे	खुला	खुला	२१-११-१९५९	मलोआ	१९६७/८५	२८-११-१९८९	०१-०६-१९९१	०८-०६-१९८९	३०-११-२०१७	स्था.प.स.क.अ.
२३०	२३०	गृह विभाग	श्री	र.सं.गजभारे	अजा	अजा	११-०५-१९६२	मलोआ	२०८९/८५	१९-०६-१९८९	०१-०६-१९९०	०८-०६-१९८९	३१-०५-२०२०	स्था.प.स.क.अ.
२३१	२३१	नियोजन	श्री	सु.शि.शिर्के	अजा	अजा	०३-१०-१९६२	मलोआ	२०९०/८५	०८-०६-१९८९	०१-०६-१९९१	०८-०६-१९८९	३१-१०-२०२०	स्था.प.स.क.अ.
२३२	२३२	वैशिवऔद्रवि	श्री	प्र.रा.प्रभुतेंडोलकर	खुला	खुला	१२-१०-१९६६	अकंपा	०१-०८-१९८९	०१-०८-१९८९	२०-०६-१९९१	०१-०८-१९८९	३१-१०-२०२४	स्था.प.स.क.अ.
२३३	२३३	जलसंपदा	श्री	अ.ज.लोखंडे	अजा	अजा	०४-०९-१९६०	मलोआ	१५२९/८५	१९-०८-१९८९	२२-०७-१९९२	१९-०८-१९८९	३०-०९-२०१८	स्था.प.स.क.अ.
२३४	२३४	मवववि	श्री	दा.मो.चौधरी	खुला	खुला	१३-०२-१९६४	मलोआ	२२२९/८५	०२-०९-१९८९	०१-०६-१९९१	०२-०९-१९८९	२८-०२-२०२२	स्था.प.स.क.अ.
२३५	२३५	अनापुवग्रासंवि	श्री	अ.दि.मोरे	खुला	खुला	१३-०५-१९६६	अकंपा	१५-११-१९८९	१५-११-१९८९	०१-०६-१९९०	१५-११-१९८९	३१-०५-२०२४	स्था.प.स.क.अ.
२३६	२३६	ग्राविवजसंवि	श्री	तु.का.बाईत	खुला	खुला	१३-१०-१९६१	प	०१-०९-१९८६	०१-०९-१९८६	०१-०६-१९९१	१६-१२-१९८९	३१-१०-२०१९	खुले
२३७	२३७	शाशिवक्रिवि	श्री	सु.बा.घोसाळकर	खुला	खुला	१८-०३-१९५९	मलोआ	१२/८३	०१-०८-१९९०	०१-०६-१९९१	१६-१२-१९८९	३१-०३-२०१७	स्था.प.स.क.अ.
२३८	२३८	साआवि	श्रीमती	स्ने.सं.सावंत	खुला	खुला	१०-०४-१९७०	अकंपा	०२-०५-१९९०	०२-०५-१९९०	०१-०६-१९९१	०२-०५-१९९०	३०-०४-२०२८	स्था.प.स.क.अ.
२३९	२३९	नविवि	श्री	स.वा.घाग	खुला	खुला	०७-०४-१९६६	प	१६-१०-१९८४	०२-०६-१९९०	०१-०५-१९९३	०२-०६-१९९०	३०-०४-२०२४	स्था.प.स.क.अ.
२४०	२४०	मवववि	श्री	द.भ.पाडावे	इमाव	इमाव	०१-०६-१९६९	अकंपा	२०-०६-१९९०	२०-०६-१९९०	०१-०६-१९९२	२०-०६-१९९०	३१-०५-२०२७	स्था.प.स.क.अ.
२४१	२४१	विवन्यावि	श्रीमती	रा.र.पाटकर	खुला	खुला	२५-०६-१९६६	अकंपा	११-०७-१९९०	११-०७-१९९०	०१-०६-१९९१	११-०७-१९९०	३०-०६-२०२४	स्था.प.स.क.अ.
२४२	२४२	मवववि	श्रीमती	सु.वि.महाले	खुला	खुला	१३-०१-१९६२	अकंपा	१८-११-१९८२	१८-११-१९८२	२७-०५-१९९२	३१-१०-१९९०	३१-०१-२०२०	स्था.प.स.क.अ.
२४३	२४३	साप्रवि	श्रीमती	सु.स.तोंडवळकर	खुला	खुला	०९-१२-१९५८	मलोआ	९०/८१	०६-०१-१९८३	२७-०५-१९९२	३१-१०-१९९०	३१-१२-२०१६	स्था.प.स.क.अ.
२४४	२४४	शाशिवक्रिवि	श्री	कु.शां.सुर्वे	भज(ब)	भज(ब)	२३-१०-१९६१	प	०२-११-१९८१	१७-०१-१९८५	२७-०५-१९९२	३१-१०-१९९०	३१-१०-२०१९	स्था.प.स.क.अ.
२४५	२४५	मवववि	श्री	मा.ज.गिरासे	खुला	खुला	०१-०१-१९६१	मलोआ	१०/८५	०५-०८-१९८८	२७-०५-१९९२	३१-१०-१९९०	३१-१२-२०१८	स्था.प.स.क.अ.
२४६	२४६	मवववि	श्री	श्रृ.सं.साळवी	इमाव	खुला	१५-०९-१९६२	सेयो	१३-१२-१९८२	०१-०९-१९८८	२७-०५-१९९२	३१-१०-१९९०	३०-०९-२०२०	स्था.प.स.क.अ.
२४७	२४७	साबांवि	श्रीमती	अ.अ.पाटील	भज(ड)	भज(ड)	१८-०६-१९६२	मलोआ	५०५/८५	२६-१०-१९८८	२७-०५-१९९२	३१-१०-१९९०	३०-०६-२०२०	स्था.प.स.क.अ.
२४८	२४८	साआवि	श्री	मि.भि.मापुसकर	खुला	खुला	०४-०४-१९७४	अकंपा	२३-०१-१९९१	२३-०१-१९९१	२८-०५-१९९२	२३-०१-१९९१	३०-०४-२०३२	स्था.प.स.क.अ.
२४९	२४९	विवन्यावि	श्री	प्र.मा.क्षिरसागर	खुला	खुला	१८-०३-१९६१	प	०२-०१-१९८१	२९-०१-१९९१	११-०६-१९९३	२९-०१-१९९१	३१-०३-२०१९	स्था.प.स.क.अ.
२५०	२५०	गृह विभाग	श्री	सु.का.निगडे	भज(ब)	भज(ब)	१७-०२-१९७१	मलोआ	३९/९०	२५-०४-१९९१	२७-०५-१९९२	२४-०४-१९९१	२८-०२-२०२९	स्था.प.स.क.अ.
२५१	२५१	उऊवकावि	श्रीमती	वै.व.पवार	खुला	खुला	२३-१२-१९५९	मलोआ	६३/९०	२४-०४-१९९१	२७-०५-१९९२	२४-०४-१९९१	३१-१२-२०१७	स्था.प.स.क.अ.
२५२	२५२	अनापुवग्रासंवि	श्री	श्री.ज.भोई	भज(ब)	भज(ब)	०७-०४-१९६७	मलोआ	६४/९०	२४-०४-१९९१	२७-०५-१९९२	२४-०४-१९९१	३०-०४-२०२५	स्था.प.स.क.अ.
२५३	२५३	पापुवस्ववि	श्री	रा.कृ.जगधनी	अजा	अजा	२७-०९-१९६६	मलोआ	७५/९०	२९-०७-१९९१	२७-०५-१९९२	२९-०४-१९९१	३०-०९-२०२४	स्था.प.स.क.अ.
२५४	२५४	पापुवस्ववि	श्री	शि.चा.कांबळे	अजा	अजा	०१-०६-१९६३	प	२३-०४-१९८५	१३-०६-१९९१	११-०६-१९९३	१३-०६-१९९१	३१-०५-२०२१	स्था.प.स.क.अ.
२५५	२५५	उवतंशिवि	श्री	अ.रा.रांबाडे	इमाव	इमाव	०१-०६-१९६०	प	१५-०७-१९८५	१९-१२-१९९१	१५-०६-१९९६	१९-१२-१९९१	३१-०५-२०१८	स्था.प.स.क.अ.
२५६	२५६	गृह विभाग	श्री	दि.सो.शेवाळे	अजा	अजा	०८-०३-१९६३	प	१५-०२-१९९२	१५-०२-१९९२	१२-०८-१९९३	११-०२-१९९२	३१-०३-२०२१	स्था.प.स.क.अ.
२५७	२५७	मवववि	श्री	बा.नि.पडवळ	इमाव	खुला	०७-०८-१९६०	मलोआ	५४४/८५	१९-१२-१९८८	११-०६-१९९३	१४-०२-१९९२	३१-०८-२०१८	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
२५८	२५८	साआवि	श्रीमती	न.गो.बांदोडकर	इमाव	खुला	२०-०४-१९६६	मलोआ	१५३७/८५	१४-०६-१९८९	११-०६-१९९३	१४-०२-१९९२	३०-०४-२०२४	स्था.प.स.क.अ.
२५९	२५९	विवन्यावि	श्री	क.द.लोमटे	अज	अज	१५-०८-१९६९	मलोआ	४७२/९०	१४-०२-१९९२	०१-०६-१९९३	१४-०२-१९९२	३१-०८-२०२७	
२६०	२६०	शाशिवक्रिवि	श्रीमती	रु.र.प्रभू	खुला	खुला	०७-१२-१९६५	मलोआ	२५/९१	२०-०५-१९९२	११-०६-१९९३	१८-०५-१९९२	३१-१२-२०२३	स्था.प.स.क.अ.
२६१	२६१	गृहनिर्माण	श्रीमती	गी.म.म्हापसेकर (गो.श्री.काळुष्टे)	इमाव	इमाव	०९-११-१९६५	मलोआ	२६/९१	२१-०५-१९९२	११-०६-१९९३	१८-०५-१९९२	३०-११-२०२३	स्था.प.स.क.अ. (स्वेसेनि-२०१६)
२६२	२६२	नियोजन	श्री	दि.धों.मोहिते	खुला	खुला	२०-१०-१९६७	मलोआ	३२/९१	२१-०५-१९९२	११-०६-१९९३	१८-०५-१९९२	३१-१०-२०२५	स्था.प.स.क.अ.
२६३	२६३	साप्रवि	श्रीमती	न.नि.आंगणे	खुला	खुला	३०-०७-१९७०	मलोआ	३५/९१	२६-०५-१९९२	११-०६-१९९३	१८-०५-१९९२	३१-०७-२०२८	स्था.प.स.क.अ.
२६४	२६४	जलसंपदा	श्रीमती	स्वा.स.सावंत	खुला	खुला	२५-०१-१९७२	मलोआ	५४/९१	२६-०५-१९९२	०१-०६-१९९३	१८-०५-१९९२	३१-०१-२०३०	स्था.प.स.क.अ.
२६५	२६५	मववि	श्रीमती	सु.म.सातमकर	इमाव	खुला	२९-०७-१९६७	मलोआ	७१/९१	०४-०६-१९९२	११-०६-१९९३	१८-०५-१९९२	३१-०७-२०२५	स्था.प.स.क.अ.
२६६	२६६	साप्रवि	श्रीमती	सु.सं.सुद्रिक	खुला	खुला	१०-०४-१९६९	मलोआ	७६/९१	१८-०५-१९९२	११-०६-१९९३	१८-०५-१९९२	३०-०४-२०२७	स्था.प.स.क.अ.
२६७	२६७	साबांवि	श्रीमती	मु.दि.बने	खुला	खुला	०९-०७-१९६९	मलोआ	१०२/९१	०६-०६-१९९२	११-०६-१९९३	१९-०५-१९९२	३१-०७-२०२७	स्था.प.स.क.अ.
२६८	२६८	पापुवस्वvि	श्रीमती	म.म.चितळे	खुला	खुला	१०-०१-१९७०	मलोआ	१०३/९१	०१-०६-१९९२	१८-०५-१९९२	१९-०५-१९९२	३१-०१-२०२८	स्था.प.स.क.अ.
२६९	२६९	साप्रवि	श्री	सु.शि.कलमनी	खुला	खुला	१२-०६-१९६५	मलोआ	११०/९१	२८-०५-१९९२	११-०६-१९९३	१९-०५-१९९२	३०-०६-२०२३	स्था.प.स.क.अ.
२७०	२७०	उऊवकावि	श्रीमती	प्रे.प्र.उपाध्ये	खुला	खुला	०२-०४-१९६८	मलोआ	१११/९१	१९-०५-१९९२	०७-०६-१९९४	१९-०५-१९९२	३०-०४-२०२६	स्था.प.स.क.अ.
२७१	२७१	जलसंपदा	श्रीमती	प्रि.ग.सुभेदार	इमाव	इमाव	०२-१०-१९६५	मलोआ	१२०/९१	२०-०५-१९९१	११-०६-१९९३	१९-०५-१९९२	३१-१०-२०२३	स्था.प.स.क.अ.
२७२	२७२	जलसंपदा	श्री	मि.म.पाटील	खुला	खुला	१७-०८-१९६६	मलोआ	१२५/९१	०२-०६-१९९२	११-०६-१९९३	१९-०५-१९९२	३१-०८-२०२४	स्था.प.स.क.अ.
२७३	२७३	मराठी भाषा	श्रीमती	अ.वि.सोमण	खुला	खुला	१८-०६-१९७२	मलोआ	१३२/९१	२५-०५-१९९२	११-०६-१९९३	१९-०५-१९९२	३०-०६-२०३०	स्था.प.स.क.अ.
२७४	२७४	वित्त विभाग	श्रीमती	रं.रा.बागवे	खुला	खुला	०५-०५-१९६७	मलोआ	१३५/९१	२५-०५-१९९२	११-०६-१९९३	१९-०५-१९९२	३१-०५-२०२५	स्था.प.स.क.अ.
२७५	२७५	साप्रवि	श्रीमती	मं.प्र.फाटक	खुला	खुला	२५-०९-१९६८	मलोआ	१३७/९१	१९-०५-१९९२	०८-०६-१९९४	१९-०५-१९९२	३०-०९-२०२६	स्था.प.स.क.अ.
२७६	२७६	वित्त विभाग	श्रीमती	अं.आ.कुलकर्णी	खुला	खुला	०१-०७-१९७२	मलोआ	४/९१	१८-०६-१९९२	११-०६-१९९३	१८-०६-१९९२	३०-०६-२०३०	स्था.प.स.क.अ.
२७७	२७७	ग्राविवजसंवि	श्रीमती	नं.वि.मोडक (नं.ग.टंगसाळी)	इमाव	इमाव	२९-०२-१९६४	मलोआ	१६७/९१	१४-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	२८-०२-२०२२	स्था.प.स.क.अ.
२७८	२७८	जलसंपदा	श्री	स.ग.सुर्वे	इमाव	इमाव	२५-०१-१९७१	मलोआ	१७०/९१	०८-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	३१-०१-२०२९	स्था.प.स.क.अ.
२७९	२७९	साप्रवि	श्री	दे.ल.राऊत	खुला	खुला	०९-०१-१९६५	मलोआ	१७६/९१	०६-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	३१-०१-२०२३	स्था.प.स.क.अ.
२८०	२८०	सान्यावविसवि	श्रीमती	व.वि.घरत	खुला	खुला	२२-०५-१९६५	मलोआ	१७७/९१	०६-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	३१-०५-२०२३	स्था.प.स.क.अ.
२८१	२८१	ग्राविवजसंवि	श्रीमती	अ.दि.धोंडये	खुला	खुला	०२-०९-१९६८	मलोआ	१८४/९१	०६-०७-१९९२	०८-०६-१९९४	०३-०७-१९९२	३०-०९-२०२६	स्था.प.स.क.अ.
२८२	२८२	वैशिवऔद्रवि	श्रीमती	रु.ज.वलेले	खुला	खुला	१०-१०-१९७२	मलोआ	१९३/९१	०६-०७-१९९२	१८-०५-१९९५	०३-०७-१९९२	३१-१०-२०३०	स्था.प.स.क.अ.
२८३	२८३	वित्त विभाग	श्रीमती	प्रि.अ.गावडे	खुला	खुला	२६-०२-१९७३	मलोआ	१९४/९१	०८-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	२८-०२-२०३१	स्था.प.स.क.अ.
२८४	२८४	वित्त विभाग	श्रीमती	छा.व.जाधव	इमाव	इमाव	२२-०७-१९६१	मलोआ	१९७/९१	१०-०७-१९९२	०८-०६-१९९४	०३-०७-१९९२	३१-०७-२०१९	स्था.प.स.क.अ.
२८५	२८५	ग्राविवजसंवि	श्रीमती	स्ने.गि.सावजी	खुला	खुला	१४-०६-१९६३	मलोआ	२०७/९१	१३-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	३०-०६-२०२१	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
२८६	२८६	ग्राविवजसंवि	श्रीमती	प्र.प्र.भाबल	खुला	खुला	२०-०८-१९६९	मलोआ	२१८/९१	०८-०७-१९९२	०८-०६-१९९४	०३-०७-१९९२	३१-०८-२०२७	स्था.प.स.क.अ.
२८७	२८७	सपववि	श्रीमती	मी.म.जाधव	खुला	खुला	१८-०४-१९७०	मलोआ	२२१/९१	१६-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	३०-०४-२०२८	स्था.प.स.क.अ.
२८८	२८८	उऊवकावि	श्रीमती	नं.उ.देसाई	खुला	खुला	१६-०७-१९७१	मलोआ	२२५/९१	०४-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	३१-०७-२०२९	स्था.प.स.क.अ.
२८९	२८९	कृवपदुम	श्रीमती	मं.रा.चिपळूणकर	खुला	खुला	१०-१२-१९७१	मलोआ	२२७/९१	१४-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	३१-१२-२०२९	स्था.प.स.क.अ.
२९०	२९०	साआवि	श्रीमती	श्रु.सं.आसोलकर	खुला	खुला	१९-०९-१९६८	मलोआ	२४३/९१	०४-०७-१९९२	११-०६-१९९३	०३-०७-१९९२	३०-०९-२०२६	स्था.प.स.क.अ.
२९१	२९१	वित्त विभाग	श्रीमती	नि.दि.कासकर	खुला	खुला	०७-१२-१९७०	मलोआ	२५२/९१	०४-०७-१९९२	११-०६-१९९३	०४-०७-१९९२	३१-१२-२०२८	स्था.प.स.क.अ.
२९२	२९२	वित्त विभाग	श्रीमती	अ.अ.खोत	इमाव	इमाव	०८-०९-१९६५	मलोआ	२६२/९१	०६-०७-१९९२	११-०६-१९९३	०४-०७-१९९२	३०-०९-२०२३	स्था.प.स.क.अ.
२९३	२९३	वित्त विभाग	श्रीमती	गी.हे.टेंबुलकर	इमाव	इमाव	२९-०८-१९६७	मलोआ	२६७/९१	२७-०७-१९९२	०१-०६-१९९४	०४-०७-१९९२	३१-०८-२०२५	स्था.प.स.क.अ.
२९४	२९४	वित्त विभाग	श्रीमती	प्र.सु.काळे	इमाव	इमाव	०५-०३-१९६९	मलोआ	२७०/९१	०६-०७-१९९२	०७-१०-१९९५	०४-०७-१९९२	३१-०३-२०२७	स्था.प.स.क.अ.
२९५	२९५	जलसंपदा	श्रीमती	सु.स.कनगुटकर	खुला	खुला	२७-०४-१९६५	मलोआ	२७९/९१	०६-०७-१९९२	११-०६-१९९३	०४-०७-१९९२	३०-०४-२०२३	स्था.प.स.क.अ.
२९६	२९६	विवन्यावि	श्रीमती	नी.ह.करमळकर	खुला	खुला	२४-१०-१९६५	मलोआ	२८१/९१	०६-०७-१९९२	१४-०६-१९९५	०४-०७-१९९२	३१-१०-२०२३	खुले
२९७	२९७	शाशिवक्रिवि	श्री	र.भ.धुमाळ	खुला	खुला	१९-०६-१९६६	मलोआ	२८४/९१	२०-०७-१९९२	११-०६-१९९३	०४-०७-१९९२	३०-०६-२०२४	स्था.प.स.क.अ.
२९८	२९८	गृह विभाग	श्रीमती	नी.गं.कदम	खुला	खुला	१३-०५-१९६८	मलोआ	२८७/९१	२२-०७-१९९२	११-०६-१९९३	०४-०७-१९९२	३१-०५-२०२६	स्था.प.स.क.अ.
२९९	२९९	साप्रवि	श्रीमती	सा.सु.नर	खुला	खुला	१६-०७-१९६८	मलोआ	२८८/९१	०६-०७-१९९२	११-०६-१९९३	०४-०७-१९९२	३१-०७-२०२६	स्था.प.स.क.अ.
३००	३००	गृह विभाग	श्रीमती	मी.अ.भोसले	खुला	खुला	२०-०९-१९६८	मलोआ	२८९/९१	०६-०७-१९९२	०८-०६-१९९४	०४-०७-१९९२	३०-०९-२०२६	स्था.प.स.क.अ.
३०१	३०१	उवतंशिवि	श्रीमती	अ.सं.सावर्डेकर	अजा	अजा	१२-०५-१९७०	मलोआ	५६१/९१	०६-०७-१९९२	१४-०६-१९९५	०४-०७-१९९२	३१-०५-२०२८	स्था.प.स.क.अ.
३०२	३०२	नियोजन	श्री	दि.बा.थोरात	अजा	अजा	२९-०६-१९६४	मलोआ	५७८/९१	०४-०७-१९९२	१४-०६-१९९५	०४-०७-१९९२	३०-०६-२०२२	स्था.प.स.क.अ.
३०३	३०३	विवन्यावि	श्रीमती	स.प्र.साळवे	अजा	अजा	२५-१२-१९६५	मलोआ	५८६/९१	०६-०७-१९९२	११-०६-१९९३	०४-०७-१९९२	३१-१२-२०२३	खुले
३०४	३०४	गृह विभाग	श्री	गो.ब.मसलखांब	अजा	अजा	१०-१२-१९६६	मलोआ	६०३/९१	१३-०७-१९९२	११-०६-१९९३	०६-०७-१९९२	३१-१२-२०२४	स्था.प.स.क.अ.
३०५	३०५	पापुवस्ववि	श्री	भा.मो.वडसमुद्रकर	खुला	खुला	२५-०८-१९६६	मलोआ	७४०/९१	२०-०७-१९९२	११-०६-१९९३	२०-०७-१९९२	३१-०८-२०२४	स्था.प.स.क.अ.
३०६	३०६	साप्रवि	श्रीमती	क.अ.जोशी	खुला	खुला	२२-०९-१९७०	प	०६-०६-१९८९	१२-०८-१९९२	१२-०८-१९९३	१२-०८-१९९२	३०-०९-२०२८	स्था.प.स.क.अ.
३०७	३०७	गृह विभाग	श्री	दि.जा.मेहेर	खुला	खुला	०२-१०-१९६३	मलोआ	८०६/९१	०३-११-१९९२	११-०६-१९९३	२९-१०-१९९२	३१-१०-२०२१	स्था.प.स.क.अ.
३०८	३०८	अनापुवग्रासंवि	श्रीमती	श्वे.स.सामंत	खुला	खुला	०२-०४-१९६५	मलोआ	८०७/९१	२९-१०-१९९२	१५-०६-१९९६	२९-१०-१९९२	३०-०४-२०२३	स्था.प.स.क.अ.
३०९	३०९	वित्त विभाग	श्रीमती	व.अ.कुलकर्णी	खुला	खुला	२८-०६-१९६५	मलोआ	८०८/९१	०९-११-१९९२	११-०६-१९९३	२९-१०-१९९२	३०-०६-२०२३	स्था.प.स.क.अ.
३१०	३१०	साप्रवि	श्री	वि.स.पवार	खुला	खुला	२७-१०-१९६५	मलोआ	८१०/९१	२९-१०-१९९२	११-०६-१९९३	२९-१०-१९९२	३१-१०-२०२३	स्था.प.स.क.अ.
३११	३११	ग्राविवजसंवि	श्रीमती	ज्यो.प्र.पंडित	खुला	खुला	२९-०३-१९६७	मलोआ	८१५/९१	०९-११-१९९२	११-०६-१९९३	३०-१०-१९९२	३१-०३-२०२५	स्था.प.स.क.अ.
३१२	३१२	ग्राविवजसंवि	श्री	शं.पा.नागप	खुला	खुला	१०-१२-१९६८	मलोआ	१२०१/९१	०१-०१-१९९३	११-०६-१९९३	३०-१०-१९९२	३१-१२-२०२६	मविप उत्तीर्ण २०१५
३१३	३१३	कौविवउवि	श्री	सं.अ.शेलार	खुला	खुला	११-०१-१९६९	मलोआ	१२०२/९१	१८-१२-१९९२	०८-०६-१९९४	३०-१०-१९९२	३१-०१-२०२७	स्था.प.स.क.अ.
३१४	३१४	साआवि	श्री	सं.श्री.जोशी	खुला	खुला	०७-०६-१९६९	मलोआ	१२०८/९१	१८-१२-१९९२	०८-०६-१९९४	३०-१०-१९९२	३०-०६-२०२७	स्था.प.स.क.अ.
३१५	३१५	साबांवि	श्रीमती	प्र.ऊ.कोकाटे	खुला	खुला	२६-०७-१९६९	मलोआ	१२०९/९१	२८-१२-१९९१	०१-०६-१९९४	३०-१०-१९९२	३१-०७-२०२७	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
३१६	३१६	साआवि	श्रीमती	भा.भू.पंडित	खुला	खुला	२३-०८-१९६९	मलोआ	१२१०/९१	२३-१२-१९९२	११-०६-१९९३	३०-१०-१९९२	३१-०८-२०२७	स्था.प.स.क.अ.
३१७	३१७	वित्त विभाग	श्रीमती	भा.मु.देसाई	खुला	खुला	२१-०९-१९६९	मलोआ	१२१४/९१	१८-१२-१९९२	०८-०६-१९९४	३०-१०-१९९२	३०-०९-२०२७	स्था.प.स.क.अ.
३१८	३१८	जलसंपदा	श्रीमती	स्वा.श्री.चौगावकर	खुला	खुला	२५-०२-१९७१	मलोआ	१२२१/९१	२१-१२-१९९२	११-०६-१९९३	३०-१०-१९९२	२८-०२-२०२९	स्था.प.स.क.अ.
३१९	३१९	गृह विभाग	श्री	ह.बा.मोरे	खुला	खुला	१७-०४-१९७१	मलोआ	१२२५/९१	१७-१२-१९९२	०८-०६-१९९४	३०-१०-१९९२	३०-०४-२०२९	स्था.प.स.क.अ.
३२०	३२०	साप्रवि	श्रीमती	र.स.सावंत	खुला	खुला	१५-०५-१९७१	मलोआ	१२२९/९१	०९-०२-१९९३	०१-०६-१९९५	३०-१०-१९९२	३१-०५-२०२९	मविप उत्तीर्ण २०१५
३२१	३२१	सपववि	श्रीमती	श्र.श्री.कदम	खुला	खुला	१५-०९-१९७१	मलोआ	१२३०/९१	११-०२-१९९३	११-०६-१९९३	३०-१०-१९९२	३०-०९-२०२९	स्था.प.स.क.अ.
३२२	३२२	साआवि	श्री	सं.सु.चव्हाण	खुला	खुला	२१-०५-१९७२	मलोआ	१२३४/९१	१०-०२-१९९३	०८-०६-१९९४	३०-१०-१९९२	३१-०५-२०३०	स्था.प.स.क.अ.
३२३	३२३	मववि	श्री	अ.ग.देसाई	खुला	खुला	०३-०१-१९६६	मलोआ	१२६५/९१	०१-०१-१९९४	१५-०६-१९९६	३०-१०-१९९२	३१-०१-२०२४	स्था.प.स.क.अ.
३२४	३२४	शाशिवक्रीवि	श्रीमती	निं.स.शिंदे	अजा	अजा	०८-०९-१९७१	मलोआ	१३२०/९१	३१-१०-१९९२	११-०६-१९९३	३०-१०-१९९२	३०-०९-२०२९	मविप उत्तीर्ण २०१५
३२५	३२५	गृह विभाग	श्री	स.व.बाळसराफ	अजा	अजा	१८-०८-१९७२	मलोआ	१३२१/९१	३१-१०-१९९२	११-०६-१९९३	३०-१०-१९९२	३१-०८-२०३०	स्था.प.स.क.अ.
३२६	३२६	ग्राविवजसंवि	श्रीमती	म.म.जाधव	अजा	अजा	२७-१०-१९६८	मलोआ	१३७१/९१	०९-०२-१९९३	०८-०६-१९९४	३०-१०-१९९२	३१-१०-२०२६	स्था.प.स.क.अ.
३२७	३२७	पापुवस्वि	श्री	बा.सो.थोरवडे	अजा	अजा	२०-०७-१९६९	मलोआ	१३७२/९१	२२-०२-१९९३	१५-०६-१९९६	३०-१०-१९९२	३१-०७-२०२७	स्था.प.स.क.अ.
३२८	३२८	ग्राविवजसंवि	श्रीमती	प्रि.भि.शिंदे	अजा	अजा	२४-१२-१९७१	मलोआ	१३७६/९१	११-०२-१९९३	०१-०६-१९९४	३०-१०-१९९२	३१-१२-२०२९	स्था.प.स.क.अ.
३२९	३२९	पर्यावरण	श्री	प्र.तु.जमदाडे	भज(ब)	भज(ब)	१४-०५-१९६५	मलोआ	१४०१/९१	३०-१०-१९९२	१४-०६-१९९५	३०-१०-१९९२	३१-०५-२०२३	स्था.प.स.क.अ.
३३०	३३०	आविवि	श्री	प्र.द.मुसळे	इमाव	इमाव	१८-०२-१९६६	प	२९-०४-१९९१	१४-१२-१९९२	०१-०६-१९९४	१४-१२-१९९२	२९-०२-२०२४	स्था.प.स.क.अ.
३३१	३३१	साप्रवि	श्री	म.मा.पाटील	खुला	खुला	१३-०३-१९६१	प	२४-१२-१९९२	२४-१२-१९९२	१५-०६-१९९३	२४-१२-१९९२	३१-०३-२०१९	स्था.प.स.क.अ.
३३२	३३२	वित्त विभाग	श्रीमती	प्र.बा.गवस	खुला	खुला	०७-१२-१९६०	मलोआ	६५९/८२	२७-०२-१९८२	०८-०६-१९९४	२४-१२-१९९२	३१-१२-२०१८	स्था.प.स.क.अ.
३३३	३३३	साप्रवि	श्रीमती	नी.शं.घारे	खुला	खुला	२६-१०-१९५८	सेयो	०४-०२-१९८३	२३-०३-१९८४	०८-०६-१९९४	२४-१२-१९९२	३१-१०-२०१६	स्था.प.स.क.अ.
३३४	३३४	गृह विभाग	श्री	स.ना.सोनवाने	भज(ब)	भज(ब)	२६-०४-१९७०	मलोआ	१५५३/९१	२३-०२-१९९३	१३-०६-१९९६	१८-०२-१९९३	३०-०४-२०२८	स्था.प.स.क.अ.
३३५	३३५	साबांवि	श्री	अ.ग.मोरे	खुला	खुला	०१-०६-१९६४	प	०६-०२-१९८९	०१-०४-१९९३	०८-०६-१९९४	०१-०४-१९९३	३१-०५-२०२२	स्था.प.स.क.अ.
३३६	३३६	वैशिवऔद्रवि	श्रीमती	प्र.प्र.परब	खुला	खुला	१८-११-१९७२	मलोआ	२०/९२	२०-०५-१९९३	१४-०६-१९९५	२०-०५-१९९३	३०-११-२०३०	स्था.प.स.क.अ.
३३७	३३७	कौविवउवि	श्रीमती	नि.ल.चिमोटे	खुला	खुला	०८-०७-१९६४	मलोआ	३१/९२	०७-०६-१९९३	०८-०६-१९९४	०३-०६-१९९३	३१-०७-२०२२	मविप उत्तीर्ण २०१५
३३८	३३८	साप्रवि	श्री	रा.द.नाडकर्णी	खुला	खुला	१९-०७-१९७२	मलोआ	३६/९२	२३-०६-१९९३	०८-०६-१९९४	०३-०६-१९९३	३१-०७-२०३०	मविप उत्तीर्ण २०१५
३३९	३३९	नविवि	श्रीमती	भा.कि.जगताप	खुला	खुला	०१-०१-१९७४	मलोआ	३७/९२	०८-०६-१९९३	०८-०६-१९९४	०३-०६-१९९३	३१-१२-२०३१	स्था.प.स.क.अ.
३४०	३४०	कृवपदुम	श्रीमती	रा.रा.वालावलकर	खुला	खुला	०९-०८-१९७१	मलोआ	४४/९२	०४-०६-१९९३	०८-०६-१९९४	०३-०६-१९९३	३१-०८-२०२९	मविप उत्तीर्ण २०१५
३४१	३४१	साप्रवि	श्रीमती	मु.नि.गाडगीळ	खुला	खुला	०८-१२-१९६६	मलोआ	४९/९२	२१-०६-१९९३	०८-०६-१९९४	०३-०६-१९९३	३१-१२-२०२४	स्था.प.स.क.अ.
३४२	३४२	गृह विभाग	श्रीमती	तृ.ग.नायक	खुला	खुला	१६-०५-१९७३	मलोआ	५४/९२	०३-०६-१९९३	०८-०६-१९९४	०३-०६-१९९३	३१-०५-२०३१	स्था.प.स.क.अ.
३४३	३४३	कृवपदुम	श्री	दे.म.पाटील	इमाव	इमाव	०२-१२-१९६७	मलोआ	५७/९२	१८-०६-१९९३	२७-०९-१९९५	०८-०६-१९९३	३१-१२-२०२५	स्था.प.स.क.अ.
३४४	३४४	साप्रवि	श्री	निं.दा.इंगळे	अजा	अजा	०६-०५-१९६३	मलोआ	६७५/९२	२८-०७-१९९३	०८-०६-१९९४	२८-०७-१९९३	३१-०५-२०२१	स्था.प.स.क.अ.
३४५	३४५	शाशिवक्रीवि	श्री	सु.आ.देसाई	खुला	खुला	१२-११-१९६९	प	०७-०२-१९९०	१३-०८-१९९३	०१-०६-१९९६	१३-०८-१९९३	३०-११-२०२७	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
३४६	३४६	शाशिवक्रीवि	श्री	प्र.रा.राऊळ	खुला	खुला	०१-०७-१९६१	प	१०-०५-१९९०	१९-०८-१९९३	०८-०६-१९९४	१९-०८-१९९३	३०-०६-२०१९	स्था.प.स.क.अ.
३४७	३४७	साबांवि	श्री	दि.वि.कांबळे	अजा	अजा	१८-०८-१९६५	प	०३-११-१९८९	१७-०९-१९९३	१६-०६-१९९६	१७-०९-१९९३	३१-०८-२०२३	स्था.प.स.क.अ.
३४८	३४८	मववि	श्री	ए.शां.जाधव	खुला	खुला	०७-०७-१९६८	अकंपा	२४-०९-१९९३	२४-०९-१९९३	०८-०६-१९९४	२४-०९-१९९३	३१-०७-२०२६	स्था.प.स.क.अ.
३४९	३४९	सान्यावविसवि	श्री	सं.बा.शिंदे	खुला	खुला	२३-०५-१९६५	अकंपा	०९-११-१९९३	०१-११-१९९३	०८-०६-१९९४	०९-११-१९९३	३१-०५-२०२३	स्था.प.स.क.अ.
३५०	३५०	साप्रवि	श्री	अ.तु.काजारे	खुला	खुला	०३-०५-१९६५	प	१५-११-१९९०	१२-११-१९९३	१२-०६-१९९७	१२-११-१९९३	३१-०५-२०२३	स्था.प.स.क.अ.
३५१	३५१	गृह विभाग	श्री	वि.प्र.भावसार	इमाव	इमाव	२२-०६-१९६७	मलोआ	९०१/९२	०४-०१-१९९४	०१-०६-१९९६	२७-१२-१९९३	३०-०६-२०२५	स्था.प.स.क.अ.
३५२	३५२	वित्त विभाग	श्रीमती	नि.सु.कोरे	खुला	खुला	०२-०८-१९६४	मलोआ	९१४/९२	२८-१२-१९९३	०८-०६-१९९४	२७-१२-१९९३	३१-०८-२०२२	स्था.प.स.क.अ.
३५३	३५३	अनापुवग्रासंवि	श्रीमती	अ.आ.जोशी	खुला	खुला	०४-१०-१९६५	मलोआ	९१६/९२	०१-०१-१९९४	०८-०६-१९९४	२७-१२-१९९३	३१-१०-२०२३	स्था.प.स.क.अ.
३५४	३५४	आविवि	श्रीमती	सं.ग.लुडबे	खुला	खुला	१८-०९-१९६६	मलोआ	९१९/९२	१९-०१-१९९४	०८-०६-१९९४	२७-१२-१९९३	३०-०९-२०२४	खुले/पदावनत/न्या.प्र.
३५५	३५५	साआवि	श्रीमती	सु.वि.सरफरे	खुला	खुला	१४-०२-१९६९	मलोआ	९२६/९२	३१-१२-१९९३	०८-०६-१९९४	२७-१२-१९९३	२८-०२-२०२७	स्था.प.स.क.अ.
३५६	३५६	उऊवकावि	श्रीमती	वै.अ.दाबके	खुला	खुला	१६-१२-१९७०	मलोआ	९३६/९२	२८-१२-१९९३	१५-०६-१९९६	२७-१२-१९९३	३१-१२-२०२८	स्था.प.स.क.अ.
३५७	३५७	गृह विभाग	श्रीमती	सु.सं.साळवी	खुला	खुला	०२-०८-१९७१	मलोआ	९३९/९२	२७-१२-१९९३	०८-०६-१९९४	२७-१२-१९९३	३१-०८-२०२९	स्था.प.स.क.अ.
३५८	३५८	मववि	श्रीमती	व.सं.पोळ	खुला	खुला	१९-०९-१९७१	मलोआ	९४०/९२	२९-१२-१९९३	१४-०६-१९९५	२७-१२-१९९३	३०-०९-२०२९	स्था.प.स.क.अ.
३५९	३५९	सान्यावविसवि	श्रीमती	जा.कि.वालकर	खुला	खुला	२४-०४-१९७२	मलोआ	९४२/९२	२८-१२-१९९३	०८-०६-१९९४	२७-१२-१९९३	३०-०४-२०३०	स्था.प.स.क.अ.
३६०	३६०	उऊवकावि	श्री	अ.ग.शिधये	खुला	खुला	२३-०५-१९७३	मलोआ	९४८/९२	०१-०१-१९९४	१५-०६-१९९६	२७-१२-१९९३	३१-०५-२०३१	मविप उत्तीर्ण २०१५
३६१	३६१	विवन्यावि	श्रीमती	न.सं.करंगुटकर	इमाव	इमाव	३०-०६-१९७०	मलोआ	९६०/९२	१३-०१-१९९४	१५-०६-१९९६	२७-१२-१९९३	३०-०६-२०२८	स्था.प.स.क.अ.
३६२	३६२	नियोजन	श्रीमती	मा.ल.हेदवीकर	इमाव	इमाव	०५-०३-१९७१	मलोआ	९६२/९२	२७-१२-१९९३	०८-०६-१९९४	२७-१२-१९९३	३१-०३-२०२९	स्था.प.स.क.अ.
३६३	३६३	सपववि	श्रीमती	मा.म.पाटील	इमाव	इमाव	०१-०६-१९७२	मलोआ	९६६/९२	२९-१२-१९९३	१५-०६-१९९६	२७-१२-१९९३	३१-०५-२०३०	स्वेसेनि दि.३०-०४-२०१६
३६४	३६४	वित्त विभाग	श्रीमती	मे.उ.जोशी	खुला	खुला	०३-०४-१९६५	मलोआ	९७०/९२	१०-०१-१९९४	०८-०६-१९९४	२७-१२-१९९३	३०-०४-२०२३	स्था.प.स.क.अ.
३६५	३६५	आविवि	श्रीमती	मु.स.कुलकर्णी	खुला	खुला	०७-०५-१९६६	मलोआ	९७४/९२	२०-०१-१९९४	१५-०६-१९९६	२७-१२-१९९३	३१-०५-२०२४	स्था.प.स.क.अ.
३६६	३६६	विवन्यावि	श्रीमती	सं.अ.गायकवाड	अजा	अजा	१९-०७-१९६९	मलोआ	१३४०/९२	०६-०१-१९९४	१२-०६-१९९७	२९-१२-१९९३	३१-०७-२०२७	स्था.प.स.क.अ.
३६७	३६७	गृह विभाग	श्री	श्री.पां.रेगे	खुला	खुला	१९-१२-१९७२	अकंपा	०४-०१-१९९४	०४-०१-१९९४	१५-०६-१९९६	०४-०१-१९९४	३१-१२-२०३०	स्था.प.स.क.अ.
३६८	३६८	साबांवि	श्री	हि.मो.जगताप	अजा	अजा	२०-०९-१९६०	प	०६-०२-१९९४	०६-०२-१९९४	१५-०६-१९९६	०६-०२-१९९४	३०-०९-२०१८	स्था.प.स.क.अ.
३६९	३६९	संसदीय कार्य	श्री	श.गि.फाटक	खुला	खुला	२२-०३-१९६५	प	२१-०३-१९९४	२१-०३-१९९४	१५-०६-१९९६	२५-०३-१९९४	३१-०३-२०२३	स्था.प.स.क.अ.
३७०	३७०	उवतंशिवि	श्री	यो.दि.लुटे	इमाव	इमाव	२७-१०-१९६५	मलोआ	१४३०/९२	१६-०४-१९९४	१२-०६-१९९७	२५-०३-१९९४	३१-१०-२०२३	स्था.प.स.क.अ.
३७१	३७१	साबांवि	श्रीमती	सी.सि.आडिवरेकर	इमाव	इमाव	१२-०२-१९६७	मलोआ	१४३४/९२	२९-०३-१९९४	१४-०६-१९९५	२५-०३-१९९४	२८-०२-२०२५	स्था.प.स.क.अ.
३७२	३७२	जलसंपदा	श्री	रा.र.बोलाडे	इमाव	इमाव	२५-०७-१९६८	मलोआ	१४४१/९२	०२-०४-१९९४	१२-०६-१९९७	२५-०३-१९९४	३१-०७-२०२६	स्था.प.स.क.अ.
३७३	३७३	साप्रवि	श्री	द.पां.कवडे	खुला	खुला	०१-०६-१९६४	मलोआ	१४६२/९२	०६-०४-१९९४	१५-०६-१९९६	२५-०३-१९९४	३१-०५-२०२२	स्था.प.स.क.अ.
३७४	३७४	साप्रवि	श्रीमती	अ.बा.राणे	खुला	खुला	२४-०७-१९६४	मलोआ	१४६३/९२	१८-०४-१९९४	१४-०६-१९९५	२५-०३-१९९४	३१-०७-२०२२	स्था.प.स.क.अ.
३७५	३७५	ग्राविवजसंवि	श्रीमती	स्मि.सु.हडकर	खुला	खुला	०१-०१-१९६५	मलोआ	१४६४/९२	०७-०४-१९९४	१४-०६-१९९५	२५-०३-१९९४	३१-१२-२०२२	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
३७६	३७६	सान्यावविसवि	श्रीमती	सु.ए.शिंगरे	खुला	खुला	२१-०२-१९६५	मलोआ	१४६५/९२	२८-०३-१९९४	१२-०६-१९९७	२५-०३-१९९४	२८-०२-२०२३	स्था.प.स.क.अ.
३७७	३७७	जलसंपदा	श्री	सं.उ.पाटील	इमाव	खुला	०५-०४-१९६५	मलोआ	१४६६/९२	२९-०३-१९९४	१५-०६-१९९६	२५-०३-१९९४	३०-०४-२०२३	स्था.प.स.क.अ.
३७८	३७८	गृह विभाग	श्रीमती	सु.सु.आयरे	खुला	खुला	२३-०२-१९६७	मलोआ	१४७२/९२	०८-०४-१९९४	१२-०६-१९९७	२५-०३-१९९४	२८-०२-२०२५	स्था.प.स.क.अ.
३७९	३७९	साबांवि	श्रीमती	अ.कृ.मोरे	खुला	खुला	०८-०२-१९६६	मलोआ	१४७५/९२	२८-०३-१९९४	१४-०६-१९९५	२५-०३-१९९४	२९-०२-२०२४	स्था.प.स.क.अ.
३८०	३८०	पर्यावरण	श्रीमती	दि.रा.पाटील	खुला	खुला	१०-०८-१९६६	मलोआ	१४७७/९२	२८-०३-१९९४	१४-०६-१९९५	२५-०३-१९९४	३१-०८-२०२४	स्था.प.स.क.अ.
३८१	३८१	साप्रवि	श्री	वि.रा.भोगावकर	इमाव	इमाव	३०-०७-१९७०	प	११-०३-१९९१	१३-०६-१९९४	१५-०६-१९९६	१३-०६-१९९४	३१-०७-२०२८	स्था.प.स.क.अ.
३८२	३८२	आविवि	श्री	सु.ज.काळे	खुला	खुला	०१-०६-१९६४	प	१३-०६-१९९४	१३-०६-१९९४	१२-०६-१९९७	१३-०६-१९९४	३१-०५-२०२२	स्था.प.स.क.अ.
३८३	३८३	साप्रवि	श्रीमती	अ.ध.पागधरे	विमाप्र	इमाव	१३-०३-१९६३	मलोआ	२/९३	१६-०८-१९९४	१२-०६-१९९८	०९-०८-१९९४	३१-०३-२०२१	स्था.प.स.क.अ.
३८४	३८४	गृहनिर्माण	श्रीमती	यो.अ.देसाई	खुला	खुला	१५-०६-१९६७	मलोआ	९/९३	०९-०८-१९९४	१५-०६-१९९६	०९-०८-१९९४	३०-०६-२०२५	स्था.प.स.क.अ.
३८५	३८५	ग्राविवजसंवि	श्रीमती	पु.प्र.वाघमारे	खुला	खुला	३१-०१-१९७१	मलोआ	१२/९३	०९-०८-१९९४	१४-०६-१९९५	०९-०८-१९९४	३१-०१-२०२९	मविप उत्तीर्ण २०१५
३८६	३८६	नविवि	श्री	वि.ग.म्हस्के	खुला	खुला	१५-०८-१९६४	मलोआ	२३/९३	०३-१२-१९९४	१५-०६-१९९६	१०-०८-१९९४	३१-०८-२०२२	स्था.प.स.क.अ.
३८७	३८७	उऊवकावि	श्रीमती	सं.शि.भट (वि.अ.कुडवा)	खुला	खुला	२८-०६-१९६६	मलोआ	२४/९३	१०-०८-१९९४	१२-०६-१९९७	१०-०८-१९९४	३०-०६-२०२४	स्था.प.स.क.अ.
३८८	३८८	विवन्यावि	श्री	श्री.वि.रोकडे	इमाव	इमाव	०१-०२-१९६८	मलोआ	२५/९३	२८-१०-१९९४	१५-०६-१९९६	१०-०८-१९९४	३१-०१-२०२६	स्था.प.स.क.अ.
३८९	३८९	उऊवकावि	श्रीमती	द.द.विचारे	खुला	खुला	०७-०९-१९६६	मलोआ	२६/९३	१६-०८-१९९४	१५-०६-१९९६	१०-०८-१९९४	३०-०९-२०२४	स्था.प.स.क.अ.
३९०	३९०	जलसंपदा	श्रीमती	अ.अ.सावंत	खुला	खुला	२०-१२-१९६९	मलोआ	२८/९३	१०-०८-१९९४	१४-०६-१९९५	१०-०८-१९९४	३१-१२-२०२७	स्था.प.स.क.अ.
३९१	३९१	साप्रवि	श्रीमती	नि.नि.धर्ममेर	विमाप्र	इमाव	१३-०९-१९६५	मलोआ	३१/९३	०१-११-१९९४	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३०-०९-२०२३	स्था.प.स.क.अ.
३९२	३९२	साप्रवि	श्रीमती	दि.ग.देसाई	खुला	खुला	१९-०७-१९६९	मलोआ	४०/९३	०३-०९-१९९४	१२-०६-१९९७	१२-०८-१९९४	३१-०७-२०२७	स्था.प.स.क.अ.
३९३	३९३	जलसंपदा	श्रीमती	प्रि.प्र.परब	खुला	खुला	२४-०१-१९७३	मलोआ	४४/९३	१२-०८-१९९४	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-०१-२०३१	स्था.प.स.क.अ.
३९४	३९४	आविवि	श्री	सं.ना.पाटील	इमाव	इमाव	०१-०६-१९६५	मलोआ	४८/९३	१२-१२-१९९४	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-०५-२०२३	स्था.प.स.क.अ.
३९५	३९५	जलसंपदा	श्रीमती	स्वा.शा.राणे	खुला	खुला	२३-०३-१९६६	मलोआ	५१/९३	०१-११-१९९४	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	३१-०३-२०२४	मविप उत्तीर्ण २०१५
३९६	३९६	उवतंशिवि	श्रीमती	सु.मि.तेंडूलकर	खुला	खुला	१९-०७-१९६७	मलोआ	५८/९३	२८-१०-१९९४	१२-०६-१९९८	१२-०८-१९९४	३१-०७-२०२५	स्था.प.स.क.अ.
३९७	३९७	नियोजन	श्रीमती	नि.गी.कुरणे	खुला	खुला	०५-०७-१९७०	मलोआ	६०/९३	३०-११-१९९४	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	३१-०७-२०२८	स्था.प.स.क.अ.
३९८	३९८	कृवपदुम	श्रीमती	मे.सु.गवळी	खुला	खुला	२०-०१-१९७१	मलोआ	६१/९३	०१-११-१९९४	१२-०६-१९९७	१२-०८-१९९४	३१-०१-२०२९	स्था.प.स.क.अ.
३९९	३९९	गृह विभाग	श्री	दि.म.गायकवाड	अजा	खुला	१८-०२-१९७०	मलोआ	६६/९३	२८-१०-१९९४	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	२९-०२-२०२८	स्था.प.स.क.अ.
४००	४००	गृह विभाग	श्री	अ.बा.शेख	खुला	खुला	०२-१०-१९७१	मलोआ	६७/९३	२८-१०-१९९४	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	३१-१०-२०२९	मविप उत्तीर्ण २०१५
४०१	४०१	वित्त विभाग	श्री	सु.श्री.पालव	खुला	खुला	०९-११-१९६८	मलोआ	७१/९३	०७-११-१९९४	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	३०-११-२०२६	स्था.प.स.क.अ.
४०२	४०२	गृह विभाग	श्री	सं.शं.पोळ	खुला	खुला	०५-०५-१९६७	मलोआ	७६/९३	०१-११-१९९४	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-०५-२०२५	स्था.प.स.क.अ.
४०३	४०३	मवववि	श्री	सु.पु.पाटील	खुला	खुला	०१-०६-१९६६	मलोआ	८२/९३	०७-११-१९९४	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	३१-०५-२०२४	स्था.प.स.क.अ.
४०४	४०४	जलसंपदा	श्रीमती	प्र.चे.शेटये	खुला	खुला	२५-११-१९७०	मलोआ	८६/९३	०१-११-१९९४	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	३०-११-२०२८	मविप उत्तीर्ण २०१५

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
४०५	४०५	ग्राविवजसंवि	श्रीमती	म.मं.परब	खुला	खुला	३१-०७-१९७२	मलोआ	१३७/९३	११-०५-१९९५	१२-०६-१९९७	१२-०८-१९९४	३१-०७-२०३०	स्था.प.स.क.अ.
४०६	४०६	पापुवस्ववि	श्रीमती	वि.गि.दळवी	खुला	खुला	२८-०९-१९६७	मलोआ	१४४/९३	०९-०१-१९९५	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	३०-०९-२०२५	स्था.प.स.क.अ.
४०७	४०७	वित्त विभाग	श्री	सं.म.पोफळे	खुला	खुला	२६-०६-१९७१	मलोआ	१४६/९३	१२-०१-१९९५	१२-०६-१९९७	१२-०८-१९९४	३०-०६-२०२९	स्था.प.स.क.अ.
४०८	४०८	कृवपदुम	श्रीमती	मा.मं.करडे	इमाव	इमाव	१२-०२-१९६६	मलोआ	१५२/९३	०७-०१-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	२९-०२-२०२४	स्था.प.स.क.अ.
४०९	४०९	गृह विभाग	श्री	र.सु.सोनार	इमाव	इमाव	०३-०६-१९६७	मलोआ	१५३/९३	२०-०१-१९९५	१२-०६-१९९७	१२-०८-१९९४	३०-०६-२०२५	स्था.प.स.क.अ.
४१०	४१०	साप्रवि	श्रीमती	मं.वि.राणे	खुला	खुला	२८-११-१९७४	मलोआ	१५९/९३	२५-०१-१९९५	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	३०-११-२०३२	स्था.प.स.क.अ.
४११	४११	वित्त विभाग	श्रीमती	वै.वि.धोत्रे	खुला	खुला	२९-१०-१९६९	मलोआ	२१९/९३	०६-०२-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-१०-२०२७	स्था.प.स.क.अ.
४१२	४१२	वित्त विभाग	श्रीमती	सु.भ.परब (सु.चं.परब)	खुला	खुला	१३-०५-१९७३	मलोआ	२२४/९३	०६-०२-१९९५	१४-०६-१९९५	१२-०८-१९९४	३१-०५-२०३१	स्था.प.स.क.अ.
४१३	४१३	साप्रवि	श्रीमती	फ.जा.डांगे	खुला	खुला	२२-०५-१९७२	मलोआ	२८१/९३	२८-०४-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-०५-२०३०	
४१४	४१४	मवबाविवि	श्री	प्र.म.गुंजाळ	अजा	खुला	२१-०३-१९६५	मलोआ	२८६/९३	२३-०५-१९९५	१२-०६-१९९७	१२-०८-१९९४	३१-०३-२०२३	स्था.प.स.क.अ.
४१५	४१५	सपवववि	श्री	उ.गो.मत्ते	इमाव	इमाव	०६-०५-१९६८	मलोआ	२९४/९३	०२-०५-१९९५	१२-०६-१९९८	१२-०८-१९९४	३१-०५-२०२६	स्था.प.स.क.अ.
४१६	४१६	आविवि	श्री	भ.के.वाठोरे	अजा	खुला	१५-०६-१९६४	मलोआ	३४६/९३	१७-०७-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३०-०६-२०२२	स्था.प.स.क.अ.
४१७	४१७	मववि	श्री	रा.मु.नारखेडे	इमाव	खुला	०१-०५-१९७०	मलोआ	३५६/९३	१७-०७-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३०-०४-२०२८	स्था.प.स.क.अ.
४१८	४१८	साप्रवि	श्री	सु.रा.पेडणेकर	इमाव	खुला	१९-०५-१९७३	मलोआ	३६२/९३	१०-०७-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-०५-२०३१	स्था.प.स.क.अ.
४१९	४१९	विवन्यावि	श्री	ध.रा.अवधूत	खुला	खुला	२०-१२-१९६८	मलोआ	३७०/९३	२४-०७-१९९५	१२-०६-१९९७	१२-०८-१९९४	३१-१२-२०२६	स्था.प.स.क.अ.
४२०	४२०	विवन्यावि	श्रीमती	उ.म.कोळंबकर	खुला	खुला	१०-०६-१९६९	मलोआ	३७३/९३	१२-०७-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३०-०६-२०२७	स्था.प.स.क.अ.
४२१	४२१	गृह विभाग	श्री	के.शा.जोशी	खुला	खुला	०१-०९-१९७२	मलोआ	३८०/९३	१०-०७-१९९५	१२-०६-१९९७	१२-०८-१९९४	३१-०८-२०३०	स्था.प.स.क.अ.
४२२	४२२	गृह विभाग	श्री	गो.स.नव्हाळ	खुला	खुला	०२-०१-१९७३	मलोआ	३८१/९३	११-०७-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-०१-२०३१	स्था.प.स.क.अ.
४२३	४२३	विवन्यावि	श्रीमती	री.रा.पेंडुरकर	इमाव	खुला	०३-१०-१९७०	मलोआ	४९३/९३	१९-०८-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-१०-२०२८	खुले
४२४	४२४	शाशिवक्रीवि	श्रीमती	सो.चं.पवार	इमाव	खुला	०१-०६-१९७१	मलोआ	४९४/९३	३१-०७-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-०५-२०२९	स्था.प.स.क.अ.
४२५	४२५	जलसंपदा	श्री	ल.भि.पवार	खुला	खुला	२२-११-१९६४	मलोआ	४९८/९३	०४-०८-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३०-११-२०२२	स्था.प.स.क.अ.
४२६	४२६	जलसंपदा	श्रीमती	न.सं.वायंगणकर	इमाव	खुला	१२-१०-१९६८	मलोआ	५५८/९३	१९-०९-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३१-१०-२०२६	स्था.प.स.क.अ.
४२७	४२७	जलसंपदा	श्री	सु.वि.लोणकर	इमाव	खुला	२०-११-१९७०	मलोआ	५६१/९३	११-०९-१९९५	१५-०६-१९९६	१२-०८-१९९४	३०-११-२०२८	स्था.प.स.क.अ.
४२८	४२८	जलसंपदा	श्री	सा.अ.पेडणेकर	इमाव	इमाव	१५-१०-१९६४	मलोआ	६७०/९३	०१-०९-१९९४	१४-०६-१९९५	१८-०८-१९९४	३१-१०-२०२२	
४२९	४२९	गृह विभाग	श्री	ज.गो.नार्वेकर	इमाव	इमाव	०५-०२-१९६८	मलोआ	७०२/९३	०१-११-१९९४	१५-०६-१९९५	१८-०८-१९९४	२८-०२-२०२६	स्था.प.स.क.अ.
४३०	४३०	मववि	श्री	र.ता.कांबळे	अजा	अजा	०७-०५-१९६९	मलोआ	७३५/९३	०९-०१-१९९५	१२-०६-१९९८	२५-०८-१९९४	३१-०५-२०२७	स्था.प.स.क.अ.
४३१	४३१	साप्रवि	श्री	र.नि.चव्हाण	अजा	अजा	०३-०८-१९६९	मलोआ	७३८/९३	३०-०१-१९९५	१५-०६-१९९६	२५-०८-१९९४	३१-०८-२०२७	स्था.प.स.क.अ.
४३२	४३२	साबांवि	श्री	जि.रा.ओव्हाळ	अजा	अजा	१०-०५-१९७२	मलोआ	७४३/९३	३०-०१-१९९५	१५-०६-१९९६	२५-०८-१९९४	३१-०५-२०३०	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
४३३	४३३	गृह विभाग	श्री	मो.ग.कुशलवर्धन (मो.ग.कांबळे)	अजा	अजा	०१-०६-१९६२	मलोआ	७५६/९३	२४-०१-१९९५	१५-०६-१९९६	२५-०८-१९९४	३१-०५-२०२०	स्था.प.स.क.अ.
४३४	४३४	नियोजन	श्री	श.ना.जावळे	अजा	अजा	०७-०५-१९६४	मलोआ	७५८/९३	०९-०१-१९९५	१२-०६-१९९८	२५-०८-१९९४	३१-०५-२०२२	स्था.प.स.क.अ.
४३५	४३५	जलसंपदा	श्री	म.वि.गायकवाड	अजा	अजा	०२-१०-१९६४	मलोआ	७५९/९३	२१-०१-१९९५	१२-०६-१९९७	२५-०८-१९९४	३१-१०-२०२२	स्था.प.स.क.अ.
४३६	४३६	साप्रवि	श्री	प्र.ज.पेडणेकर	खुला	खुला	१३-११-१९६५	प	०५-०९-१९९४	०५-०९-१९९४	१५-०६-१९९६	०५-०९-१९९४	३०-११-२०२३	स्था.प.स.क.अ.
४३७	४३७	वित्त विभाग	श्री	मो.हु.फ.मो.नाईक	खुला	खुला	१९-०६-१९६९	प	०५-०९-१९९४	०५-०९-१९९४	१४-०६-१९९५	०५-०९-१९९४	३०-०६-२०२७	स्था.प.स.क.अ.
४३८	४३८	गृहनिर्माण	श्री	म.दे.पाठक	खुला	खुला	३०-१२-१९६९	अकंपा	१९-०९-१९९४	१९-०९-१९९४	१५-०६-१९९६	१९-०९-१९९४	३१-१२-२०२७	स्था.प.स.क.अ.
४३९	४३९	शाशिवक्रीवि	श्रीमती	वि.नि.शेट्टी	खुला	खुला	३०-०६-१९७३	अकंपा	०५-१०-१९९४	०५-१०-१९९४	१४-०६-१९९५	०५-१०-१९९४	३०-०६-२०३१	स्था.प.स.क.अ.
४४०	४४०	पवसांकावि	श्री	मो.वि.शिंदे	अज	अज	११-०२-१९७१	मलोआ	८१४/९३	१७-११-१९९४	१५-०६-१९९६	१७-११-१९९४	२८-०२-२०२९	
४४१	४४१	जलसंपदा	श्रीमती	दि.दि.जाधव	इमाव	खुला	२५-११-१९६०	सेयो	१०-०५-१९८३	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३०-११-२०१८	स्था.प.स.क.अ.
४४२	४४२	वित्त विभाग	श्री	वि.म.कोळेकर	इमाव	खुला	२३-०९-१९६२	सेयो	२७-०६-१९८३	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३०-०९-२०२०	स्था.प.स.क.अ.
४४३	४४३	गृह विभाग	श्री	दि.ज्ञा.माने	अजा	अजा	०१-०४-१९६०	सेयो	३०-०६-१९८३	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३१-०३-२०१८	स्था.प.स.क.अ.
४४४	४४४	ग्राविवजसंवि	श्रीमती	ज.स.हिरे	अजा	अजा	२६-१०-१९६१	सेयो	०२-०७-१९८३	०१-१२-१९९४	१४-०६-१९९५	०१-१२-१९९४	३१-१०-२०१९	स्था.प.स.क.अ.
४४५	४४५	साबांवि	श्रीमती	हे.उ.दिगास्कर	विमाप्र	खुला	१४-०७-१९६१	सेयो	११-०७-१९८३	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३१-०७-२०१९	स्था.प.स.क.अ.
४४६	४४६	कृवपदुम	श्री	म.रा.शिंदे	खुला	खुला	१४-०८-१९६३	सेयो	०१-०८-१९८३	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	०१-१२-१९९४	३१-०८-२०२१	स्था.प.स.क.अ.
४४७	४४७	नियोजन	श्री	क.ग.सिनकर	खुला	खुला	०२-०७-१९६२	सेयो	०९-०८-१९८३	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	०१-१२-१९९४	३१-०७-२०२०	स्था.प.स.क.अ.
४४८	४४८	कृवपदुम	श्री	व.जी.मांगले	खुला	खुला	०१-०८-१९५९	सेयो	१२-०८-१९८३	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३१-०७-२०१७	स्था.प.स.क.अ.
४४९	४४९	साबांवि	श्री	तु.का.केदारे	खुला	खुला	०५-१०-१९५९	सेयो	१६-०८-१९८३	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३१-१०-२०१७	स्था.प.स.क.अ.
४५०	४५०	साप्रवि	श्रीमती	प्रि.प्र.कुबल	खुला	खुला	१२-०२-१९६०	सेयो	२२-०९-१९८३	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	०१-१२-१९९४	२८-०२-२०१८	स्था.प.स.क.अ.
४५१	४५१	शाशिवक्रीवि	श्रीमती	भा.दि.साखरे	खुला	खुला	०३-०२-१९५९	सेयो	१५-०३-१९८४	०१-१२-१९९४	१४-०६-१९९५	०१-१२-१९९४	२८-०२-२०१७	से.नि.
४५२	४५२	साप्रवि	श्री	अ.व.राणे	खुला	खुला	१५-१०-१९६०	सेयो	१६-०७-१९८४	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३१-१०-२०१८	स्था.प.स.क.अ.
४५३	४५३	वित्त विभाग	श्रीमती	मि.अ.कुवळेकर	खुला	खुला	२०-१२-१९६१	सेयो	०१-१०-१९८४	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३१-१२-२०१९	स्था.प.स.क.अ.
४५४	४५४	जलसंपदा	श्रीमती	प्र.शि.नाईक	खुला	खुला	२९-०५-१९५९	सेयो	०५-११-१९८४	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३१-०५-२०१७	से.नि.
४५५	४५५	गृह विभाग	श्री	रा.स.राणे	खुला	खुला	०१-०८-१९६०	सेयो	०५-११-१९८४	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३१-०७-२०१८	स्था.प.स.क.अ.
४५६	४५६	पापुवस्ववि	श्रीमती	नि.प्र.खवणेकर	इमाव	खुला	११-०१-१९५९	सेयो	०१-०२-१९८५	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३१-०१-२०१७	से.नि.
४५७	४५७	पर्यावरण	श्रीमती	सु.प्र.केसरकर	खुला	खुला	२३-०३-१९५८	सेयो	१८-०५-१९८५	०१-१२-१९९४	१२-०६-१९९७	०१-१२-१९९४	३१-०३-२०१६	से.नि.
४५८	४५८	साप्रवि	श्रीमती	अ.अ.पाटील	इमाव	खुला	१३-१०-१९६०	सेयो	०८-०७-१९८५	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	०१-१२-१९९४	३१-१०-२०१८	स्था.प.स.क.अ.
४५९	४५९	साप्रवि	श्रीमती	पु.प्र.मुळे	खुला	खुला	०२-११-१९६२	सेयो	१८-०७-१९८५	०१-१२-१९९४	१४-०६-१९९५	०१-१२-१९९४	३०-११-२०२०	स्था.प.स.क.अ.
४६०	४६०	मववि	श्रीमती	ने.सु.देवळेकर	खुला	खुला	२८-०३-१९६३	सेयो	१८-०७-१९८५	०१-१२-१९९४	१४-०६-१९९५	०१-१२-१९९४	३१-०३-२०२१	स्था.प.स.क.अ.
४६१	४६१	मववि	श्रीमती	नं.अ.बनसोडे	खुला	अजा	१०-११-१९५८	सेयो	११-१२-१९८५	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	०१-१२-१९९४	३०-११-२०१६	से.नि.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
४६२	४६२	गृह विभाग	श्रीमती	प्र.प्र.कानडे	इमाव	खुला	३१-१०-१९६०	सेयो	०५-०८-१९८६	०१-१२-१९९४	१२-०६-१९९७	०१-१२-१९९४	३१-१०-२०१८	स्था.प.स.क.अ.
४६३	४६३	मवबाविवि	श्रीमती	वि.वि.टेमकर	इमाव	खुला	०१-०६-१९५९	सेयो	०६-०७-१९८८	०१-१२-१९९४	१४-०६-१९९५	०१-१२-१९९४	३१-०५-२०१७	से.नि.
४६४	४६४	अनापुवग्रासंवि	श्रीमती	अ.अ.पारनेरकर	खुला	खुला	०८-०७-१९६१	सेयो	०१-०८-१९८९	०१-१२-१९९४	१४-०६-१९९५	०१-१२-१९९४	३१-०७-२०१९	स्था.प.स.क.अ.
४६५	४६५	साआवि	श्रीमती	स्मि.सु.बागकर	खुला	खुला	२९-११-१९६१	सेयो	०१-०८-१९८९	०१-१२-१९९४	१४-०६-१९९५	०१-१२-१९९४	३०-११-२०१९	स्था.प.स.क.अ.
४६६	४६६	शाशिवक्रीवि	श्री	वि.तु.पाष्टे	खुला	खुला	०९-०४-१९६२	सेयो	०४-०८-१९८९	०१-१२-१९९४	१४-०६-१९९९	०१-१२-१९९४	३०-०४-२०२०	स्था.प.स.क.अ.
४६७	४६७	आविवि	श्रीमती	मा.सु.जाधव	खुला	खुला	३०-०१-१९६२	सेयो	३०-०९-१९८९	०१-१२-१९९४	१४-०६-१९९९	०१-१२-१९९४	३१-०१-२०२०	स्था.प.स.क.अ.
४६८	४६८	उऊवकावि	श्री	सु.का.बाळसराफ	इमाव	खुला	११-०२-१९५८	सेयो		०१-१२-१९९४	०१-०१-१९९५	०१-१२-१९९४	२९-०२-२०१६	से.नि.
४६९	४६९	कृवपदुम	श्री	ज.शि.शेटये	खुला	खुला	१८-११-१९६९	प	१०-०९-१९९१	०८-१२-१९९४	२५-०६-१९९६	०८-१२-१९९४	३०-११-२०२७	स्था.प.स.क.अ.
४७०	४७०	अनापुवग्रासंवि	श्रीमती	अ.र.गोवेकर	इमाव	खुला	०६-०९-१९५८	मलोआ	५५९/८२	११-०१-१९८४	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	३०-०९-२०१६	से.नि.(उ.उ.)
४७१	४७१	मवबाविवि	श्रीमती	वै.दि.जानवळकर	खुला	खुला	२०-१२-१९५८	मलोआ	१७/८२	०८-०२-१९८४	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	३१-१२-२०१६	से.नि.(उ.उ.)
४७२	४७२	साप्रवि	श्रीमती	रा.रा.सावंत	खुला	खुला	१५-०२-१९५८	सेयो	२५-०३-१९८१	२३-०३-१९८४	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	२९-०२-२०१६	से.नि.(उ.उ.)
४७३	४७३	गृह विभाग	श्री	के.द.मोहिते	भज(ब)	भज(ब)	०५-०१-१९६२	मलोआ	१८०/४०	०१-०१-१९८६	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	३१-०१-२०२०	स्था.प.स.क.अ.
४७४	४७४	ग्राविवजसंवि	श्री	त.मि.र.बेग	खुला	खुला	३०-०७-१९६८	प	१६-०३-१९८९	२०-०४-१९९२	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	३१-०७-२०२६	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
४७५	४७५	सपववि	श्री	प्र.शि.नाईक	खुला	खुला	१६-११-१९६८	मलोआ	१७२/९१	०७-०७-१९९२	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	३०-११-२०२६	मविप उत्तीर्ण २०१५
४७६	४७६	विवन्यावि	श्री	वि.स.सावे	खुला	खुला	०३-०६-१९७०	मलोआ	२५०/९१	१६-०७-१९९२	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	३०-०६-२०२८	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
४७७	४७७	वित्त विभाग	श्रीमती	श्र.ग.गडदे	इमाव	इमाव	२२-११-१९६६	मलोआ	२६४/९१	१४-०७-१९९२	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	३०-११-२०२४	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
४७८	४७८	सपववि	श्री	सु.द.राणे	खुला	खुला	०१-०६-१९६२	प	१८-०९-१९९२	१८-०९-१९९२	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	३१-०५-२०२०	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
४७९	४७९	विवन्यावि	श्री	सं.कृ.भाटकर	खुला	खुला	०४-०९-१९६८	प	०१-०४-१९८५	२५-०२-१९९३	१५-०६-१९९६	२०-१२-१९९४	३०-०९-२०२६	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
४८०	४८०	सपववि	श्री	मं.व.सुर्वे	खुला	खुला	०९-०२-१९७१	प	१३-०१-१९९५	१३-०१-१९९५	१५-०६-१९९६	१३-०१-१९९५	२८-०२-२०२९	स्था.प.स.क.अ.
४८१	४८१	जलसंपदा	श्री	दि.वी.आपटे	खुला	खुला	०६-०६-१९७२	अकंपा	०१-०२-१९९५	०१-०२-१९९५	१५-०६-१९९६	०१-०२-१९९५	३०-०६-२०३०	स्था.प.स.क.अ.
४८२	४८२	मववि	श्री	अ.म.गिजये	खुला	खुला	२८-०५-१९७१	अकंपा	२८-०३-१९९५	२८-०३-१९९५	१२-०६-१९९८	२८-०३-१९९५	३१-०५-२०२९	स्था.प.स.क.अ.
४८३	४८३	अनापुवग्रासंवि	श्रीमती	सिं.म.सपकाळ	विमाप्र	अज	२४-०५-१९५८	मलोआ	६०६/८०	०२-०३-१९८१	०१-०६-१९८३	१५-०६-१९९५	३१-०५-२०१६	से.नि.(उ.उ.)
४८४	४८४	पर्यावरण	श्री	सु.रा.किणी	विमाप्र	खुला	०१-०५-१९६४	मलोआ	७८२/८२	०३-१०-१९८३	०१-०७-१९८६	१५-०६-१९९५	३०-०४-२०२२	स्था.प.स.क.अ.
४८५	४८५	साबांवि	श्रीमती	शै.ज्ञा.तरे	विमाप्र	विमाप्र	३०-०४-१९६२	मलोआ	६०२/८१	२१-०५-१९८२	०१-१०-१९८५	१५-०६-१९९५	३०-०४-२०२०	स्था.प.स.क.अ.
४८६	४८६	ग्राविवजसंवि	श्रीमती	रे.र.मेहेर	विमाप्र		२१-१२-१९५८	मलोआ	६१५/८१	२०-०५-१९८२	०१-०७-१९८६	१५-०६-१९९५	३१-१२-२०१६	से.नि.(उ.उ.)
४८७	४८७	आविवि	श्रीमती	र.ह.गोवारी	विमाप्र	विमाप्र	०५-१२-१९५८	मलोआ	६११/८१	२९-०५-१९८२	०१-०५-१९८७	१५-०६-१९९५	३१-१२-२०१६	स्था.प.स.क.अ.
४८८	४८८	नियोजन	श्रीमती	व.दि.म्हात्रे	विमाप्र	विमाप्र	०५-०१-१९६३	मलोआ	६२२/८४	२८-०२-१९८५	०१-०५-१९८७	१५-०६-१९९५	३१-०१-२०२१	स्था.प.स.क.अ.
४८९	४८९	साप्रवि	श्री	चं.बु.कोळी	विमाप्र	अज	१८-०६-१९५९	प	०५-०७-१९८२	०१-०८-१९८५	१५-०६-१९९६	१५-०६-१९९५	३०-०६-२०१७	से.नि.(उ.उ.)
४९०	४९०	गृहनिर्माण	श्रीमती	शो.ल.तरे	विमाप्र	अज	२६-०९-१९६२	मलोआ	६२९/८१	०७-०६-१९८२	०१-०५-१९८७	१५-०६-१९९५	३०-०९-२०२०	उ.उ. / खुले
४९१	४९१	वित्त विभाग	श्रीमती	उ.सं.केणी	विमाप्र	विमाप्र	३१-०५-१९६०	मलोआ	१२९/८५	०१-०९-१९८८	२७-०५-१९९२	१५-०६-१९९५	३१-०५-२०१८	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
४९२	४९२	विवन्यावि	श्रीमती	प्र.प्र.तांडेल	विमाप्र	अज	१२-०१-१९६५	मलोआ	१४६८/८५	०४-०२-१९८९	०१-०५-१९९१	१५-०६-१९९५	३१-०१-२०२३	स्था.प.स.क.अ.
४९३	४९३	साबांवि	श्री	व.ता.कोळी	विमाप्र	अज	१४-०१-१९६५	प	३१-१०-१९९०	३१-१०-१९९०	०१-०५-१९९२	१५-०६-१९९५	३१-०१-२०२३	स्था.प.स.क.अ.
४९४	४९४	साप्रवि	श्री	लि.श्री.सांळुखे	विमाप्र	अज	२७-०५-१९६३	मलोआ	१६/९०	३०-०४-१९९१	०१-०६-१९९२	१५-०६-१९९५	३१-०५-२०२१	स्था.प.स.क.अ.
४९५	४९५	साआवि	श्री	सं.कृ.कोठे	भज(क)	भज(क)	२८-११-१९७०	मलोआ	२०१/९०	०७-०५-१९९१	२७-०५-१९९२	१५-०६-१९९५	३०-११-२०२८	स्था.प.स.क.अ.
४९६	४९६	जलसंपदा	श्री	बा.गं.परखड	विमाप्र	अज	२१-०२-१९६४	मलोआ	२१०/९०	२४-०४-१९९१	०३-०८-१९९३	१५-०६-१९९५	२८-०२-२०२२	स्था.प.स.क.अ.
४९७	४९७	कृवपदुम	श्री	रा.दु.निखारे	विमाप्र	अज	२५-०४-१९६९	मलोआ	२१७/९०	०६-०५-१९९१	११-०६-१९९३	१५-०६-१९९५	३०-०४-२०२७	मविप उत्तीर्ण २०१६
४९८	४९८	सपववि	श्री	ल.तु.तरे	विमाप्र	अज	३१-०७-१९७१	मलोआ	७१०/९१	१०-०८-१९९२	०८-०९-१९९४	१५-०६-१९९५	३१-०७-२०२९	स्था.प.स.क.अ.
४९९	४९९	साप्रवि	श्रीमती	मि.रा.बाबडी	विमाप्र	अज	१७-०७-१९७०	मलोआ	७१६/९१	०६-०७-१९९२	११-०६-१९९३	१५-०६-१९९५	३१-०७-२०२८	मविप उत्तीर्ण २०१५
५००	५००	सान्याववसवि	श्रीमती	मा.अ.सोनकुसळे	विमाप्र	अज	०८-०१-१९७१	मलोआ	७३५/९१	२७-०७-१९९२	१५-०६-१९९६	१५-०६-१९९५	३१-०१-२०२९	स्था.प.स.क.अ.
५०१	५०१	नविवि	श्री	सु.रा.माताघरे	विमाप्र	अज	०१-०५-१९५९	मलोआ	१४६४/९१	१७-११-१९९२	१३-०९-१९९६	१५-०६-१९९५	३०-०४-२०१७	से.नि.
५०२	५०२	पापुवस्ववि	श्री	प्र.रा.राऊत	विमाप्र	अज	०४-११-१९७१	मलोआ	१५७९/९१	१८-०२-१९९३	०१-०६-१९९६	१५-०६-१९९५	३०-११-२०२९	स्था.प.स.क.अ.
५०३	५०३	गृह विभाग	श्री	र.शा.पात्रे	विमाप्र	अज	०१-०९-१९६८	मलोआ	१८०१/१९९२	०४-०४-१९९४	१६-०६-१९९६	१५-०६-१९९५	३१-०८-२०२६	स्था.प.स.क.अ.
५०४	५०४	ग्राविवजसंवि	श्री	प्र.मो.केणी	विमाप्र	अज	०३-०२-१९६१	सेयो	०४-०७-१९८३	०१-१२-१९९४	१५-०६-१९९७	१५-०६-१९९५	२८-०२-२०१९	स्था.प.स.क.अ.
५०५	५०५	जलसंपदा	श्रीमती	कु.प.मेहेर	विमाप्र	अज	१२-१२-१९६४	सेयो	०९-०४-१९८५	०१-१२-१९९४	१५-०६-१९९६	१५-०६-१९९५	३१-१२-२०२२	स्था.प.स.क.अ.
५०६	५०६	मववि	श्री	नि.र.शिंदे	अजा	अजा	२९-०८-१९७४	अकंपा	१४-०९-१९९५	१४-०९-१९९५	१२-०६-१९९८	१४-०९-१९९५	३१-०८-२०३२	निधन दि.१३.०४.२०१६
५०७	५०७	साप्रवि	श्री	ना.वि.नाडणकर	खुला	खुला	१२-०२-१९६९	प	२४-०८-१९९२	१६-१०-१९९५	१२-०६-१९९८	१६-१०-१९९५	२८-०२-२०२७	मविप उत्तीर्ण २०१६
५०८	५०८	जलसंपदा	श्री	जॅ.सा.डिसोझा	खुला	खुला	३०-०७-१९७०	अकंपा	०१-११-१९९५	०१-११-१९९५	१२-०६-१९९७	०१-११-१९९५	३१-०७-२०२८	स्था.प.स.क.अ.
५०९	५०९	नियोजन	श्रीमती	स.सु.चव्हाण	खुला	खुला	२३-०६-१९७३	प	१३-११-१९९५	१३-११-१९९५	१५-०६-१९९६	१३-११-१९९५	३०-०६-२०३१	स्था.प.स.क.अ.
५१०	५१०	साआवि	श्री	श्री.शि.आंग्रे	खुला	खुला	२७-०३-१९६३	प	०४-०४-१९८३	१५-०६-१९८८	१२-०६-१९९७	१३-११-१९९५	३१-०३-२०२१	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
५११	५११	कृवपदुम	श्रीमती	सु.वि.सोरटे	अजा	अजा	१५-०८-१९५९	सेयो	१६-०२-१९८२	०१-०९-१९८८	१२-०६-१९९७	१३-११-१९९५	३१-०८-२०१७	स्था.प.स.क.अ.
५१२	५१२	अल्पसंख्यांक	श्री	अ.का.बागवान	खुला	खुला	२०-०७-१९६०	प	०१-०३-१९९०	०१-०३-१९९०	१२-०६-१९९७	१३-११-१९९५	३१-०७-२०१८	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
५१३	५१३	साप्रवि	श्री	प्र.दे.कानडे	खुला	खुला	०५-०२-१९६२	प	०५-०२-१९८५	२६-०९-१९९०	१२-०६-१९९७	१३-११-१९९५	२९-०२-२०२०	उ.उ.
५१४	५१४	पवसांकावि	श्रीमती	रा.गि.गोखले	खुला	खुला	२२-१०-१९६५	मलोआ	८०९/९१	०२-११-१९९२	१२-०६-१९९७	१३-११-१९९५	३१-१०-२०२३	उ.उ.
५१५	५१५	गृह विभाग	श्री	ज.भा.गांगुर्डे	अजा	अजा	२२-११-१९६०	मलोआ	१३८०/९१	०३-०३-१९९३	१२-०६-१९९७	१३-११-१९९५	३०-११-२०१८	स्था.प.स.क.अ.
५१६	५१६	ग्राविवजसंवि	श्रीमती	शु.शि.कुलकर्णी	खुला	खुला	१४-०२-१९६८	मलोआ	९२१/९२	१४-०१-१९९४	१२-०६-१९९७	१३-११-१९९५	२८-०२-२०२६	उ.उ.
५१७	५१७	साबांवि	श्री	स.स.मिठबावकर	इमाव	इमाव	२३-०४-१९७०	मलोआ	९५९/९२	२८-१२-१९९३	१२-०६-१९९७	१३-११-१९९५	३०-०४-२०२८	उ.उ.
५१८	५१८	उवतंशिवि	श्रीमती	श.स.कदम	खुला	खुला	१२-०१-१९७३	मलोआ	१३७०/९२	२९-१२-१९९३	१२-०६-१९९७	१३-११-१९९५	३१-०१-२०३१	उ.उ.
५१९	५१९	वैशिवऔद्रवि	श्री	जा.अ.नाखवा	खुला	खुला	०१-१२-१९६६	प	२७-१२-१९९५	२७-१२-१९९५	१५-०६-१९९८	२७-१२-१९९५	३०-११-२०२४	
५२०	५२०	गृहनिर्माण	श्री	आ.रा.यादव	खुला	खुला	१०-१०-१९६१	अकंपा	०१-०३-१९९६	०१-०३-१९९६	१४-०६-१९९९	०१-०३-१९९६	३१-१०-२०१९	
५२१	५२१	विवन्यावि	श्री	र.शं.लोकरे	अजा	अजा	१९-११-१९७१	अकंपा	११-०३-१९९६	११-०३-१९९६	१४-०६-१९९९	११-०३-१९९६	३०-११-२०२९	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
५२२	५२२	अनापुवस्ववि	श्री	म.ज.तांडेल	विमाप्र	खुला	०३-०२-१९६९	अकंपा	१८-०३-१९९६	१८-०३-१९९६	१४-०६-१९९९	१८-०३-१९९६	२८-०२-२०२७	
५२३	५२३	विवन्यावि	श्री	वि.रा.इंदूलकर	खुला	खुला	११-१२-१९६८	प	०८-०४-१९९६	०८-०४-१९९६	१४-०६-१९९९	०८-०४-१९९६	३१-१२-२०२६	
५२४	५२४	नियोजन	श्री	ज.रा.वाघमारे	अजा	अजा	२८-१०-१९७१	अकंपा	१३-०५-१९९६	१३-०५-१९९६	१२-०६-१९९८	१३-०५-१९९६	३१-१०-२०२९	स्था.प.स.क.अ.
५२५	५२५	नविवि	श्री	सं.बा.कदम	खुला	खुला	१३-०१-१९६८	प	०६-०६-१९९६	०६-०६-१९९६	१४-०६-१९९९	०६-०६-१९९६	३१-०१-२०२६	
५२६	५२६	मवववि	श्रीमती	रो.चं.गुरव	खुला	खुला	१२-१२-१९५८	सेयो	०१-०३-१९९०	०९-०७-१९९६	१२-०६-१९९७	०९-०७-१९९६	३१-१२-२०१६	से.नि.
५२७	५२७	गृह विभाग	श्री	म.ना.मोरे	अजा	अजा	०१-०६-१९६१	सेयो	१३-०७-१९९०	०९-०७-१९९६	१२-०६-१९९८	०९-०७-१९९६	३१-०५-२०१९	स्था.प.स.क.अ.
५२८	५२८	ग्राविवजसंवि	श्री	मु.रा.गावडे	खुला	खुला	३०-११-१९६३	सेयो	०७-०८-१९९०	०९-०७-१९९६	१४-०६-१९९९	०९-०७-१९९६	३०-११-२०२१	
५२९	५२९	मवबाविवि	श्रीमती	सं.अ.लाड	खुला	खुला	०५-०५-१९६४	सेयो	०८-०८-१९९०	०९-०७-१९९६	१२-०६-१९९८	०९-०७-१९९६	३१-०५-२०२२	
५३०	५३०	उऊवकावि	श्री	शे.ज.कांबळे	अजा	अजा	०२-०५-१९५८	सेयो	२४-१२-१९९१	०९-०७-१९९६	१२-०६-१९९८	०९-०७-१९९६	३१-०५-२०१६	से.नि.
५३१	५३१	गृहनिर्माण	श्रीमती	अ.दि.कळविकट्टे	खुला	खुला	१५-०१-१९७३	मलोआ	२/९४	०५-०८-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३१-०१-२०३१	मविप उत्तीर्ण २०१५
५३२	५३२	ग्राविवजसंवि	श्रीमती	रु.सु.हांदे	इमाव	खुला	०४-०४-१९७२	मलोआ	४/९४	०२-०८-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३०-०४-२०३०	
५३३	५३३	नविवि	श्रीमती	शि.श.पाटील	भज(ड)	खुला	०१-०६-१९६३	मलोआ	८/९४	१६-०८-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३१-०५-२०२१	स्था.प.स.क.अ.
५३४	५३४	वित्त विभाग	श्रीमती	म.म.तटकरे	खुला	खुला	०६-०३-१९७०	मलोआ	१०/९४	२२-१०-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३१-०३-२०२८	मविप उत्तीर्ण २०१५
५३५	५३५	गृह विभाग	श्रीमती	प्र.प्र.सावंत	खुला	खुला	२४-०५-१९७०	मलोआ	१२/९४	०१-०८-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०५-२०२८	मविप उत्तीर्ण २०१५
५३६	५३६	जलसंपदा	श्री	प्र.ग.कामत	खुला	खुला	२७-०७-१९७१	मलोआ	१६/९४	३०-०७-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३१-०७-२०२९	
५३७	५३७	साप्रवि	श्रीमती	सा.सु.जगदाळे	खुला	खुला	१५-०७-१९६७	मलोआ	१८/९४	३१-०७-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०७-२०२५	
५३८	५३८	गृहनिर्माण	श्रीमती	पु.ज्ञा.देसाई	खुला	खुला	१३-०८-१९७४	मलोआ	२१/९४	०१-०८-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०८-२०३२	मविप उत्तीर्ण २०१५
५३९	५३९	गृह विभाग	श्री	वि.स.सावर्डेकर	अजा	खुला	०६-०९-१९६५	मलोआ	२२/९४	०१-०८-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३०-०९-२०२३	स्था.प.स.क.अ.
५४०	५४०	साप्रवि	श्रीमती	स.सु.घोसाळकर	खुला	खुला	२७-१२-१९७१	मलोआ	२३/९४	२९-१०-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३१-१२-२०२९	
५४१	५४१	साआवि	श्री	ह.म.बोरकर	खुला	खुला	०२-०४-१९६९	मलोआ	२६/९४	१९-०८-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३०-०४-२०२७	
५४२	५४२	साबांवि	श्री	प्र.द.मयेकर	इमाव	खुला	१८-०९-१९६४	मलोआ	२८/९४	३१-०७-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-०९-२०२२	
५४३	५४३	नविवि	श्रीमती	शा.श.माने	खुला	खुला	१०-०५-१९७१	मलोआ	२९/९४	३०-०७-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३१-०५-२०२९	
५४४	५४४	अनापुवग्रासंवि	श्रीमती	श्वे.सं.राणे	खुला	खुला	०५-०६-१९६८	मलोआ	३१/९४	३१-०७-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३०-०६-२०२६	मविप उत्तीर्ण २०१५
५४५	५४५	मवववि	श्रीमती	अ.कै.आसई	अज	खुला	२२-०६-१९७४	मलोआ	३४/९४	०१-०८-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३०-०६-२०३२	खुले
५४६	५४६	साआवि	श्रीमती	म.नि.निकाळे	अजा	खुला	०४-१०-१९७०	मलोआ	३५/९४	०८-०८-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३१-१०-२०२८	स्था.प.स.क.अ.
५४७	५४७	विवन्यावि	श्रीमती	द.दि.गोळे	खुला	खुला	२०-०४-१९६३	मलोआ	४१/९४	३१-०७-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-०४-२०२१	
५४८	५४८	अनापुवग्रासंवि	श्रीमती	नि.बा.तेंडूलकर	खुला	खुला	१२-०७-१९६३	मलोआ	४२/९४	३१-०७-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३१-०७-२०२१	
५४९	५४९	नियोजन	श्रीमती	अ.सु.बुटीया	विजा(अ)	खुला	२६-०४-१९६४	मलोआ	४४/९४	०१-०८-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-०४-२०२२	स्था.प.स.क.अ.
५५०	५५०	मवववि	श्री	रा.वि.पाटील	खुला	खुला	०१-०६-१९६३	मलोआ	४८/९४	०१-०८-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३१-०५-२०२१	
५५१	५५१	कृवपदुम	श्रीमती	सु.उ.सावंत	खुला	खुला	११-१२-१९६७	मलोआ	४९/९४	३१-०७-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३१-१२-२०२५	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
५५२	५५२	सपववि	श्रीमती	सो.प्र.जेठवा	खुला	खुला	२३-०३-१९७१	मलोआ	५०/९४	३०-०७-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३१-०३-२०२९	
५५३	५५३	पापुवस्ववि	श्री	म.अ.सावंत	खुला	खुला	१३-०८-१९७१	मलोआ	५१/९४	१३-०८-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०८-२०२९	
५५४	५५४	साबांवि	श्री	मं.द.तळेकर	खुला	खुला	१०-०६-१९७३	मलोआ	१४१/९४	०४-१०-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-०६-२०३१	
५५५	५५५	नियोजन	श्रीमती	व.रा.सावंत	खुला	खुला	०९-०७-१९७५	मलोआ	१७८/९४	३१-०८-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०७-२०३३	
५५६	५५६	साप्रवि	श्रीमती	र.र.सावंत	खुला	खुला	०७-०२-१९६६	मलोआ	१८४/९४	०२-०९-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	२९-०२-२०२४	
५५७	५५७	गृह विभाग	श्रीमती	सु.प्र.संखे	भज(ड)	भज(ड)	१५-०५-१९७१	मलोआ	२९७/९४	३१-०७-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०५-२०२९	स्था.प.स.क.अ.
५५८	५५८	साप्रवि	श्री	प्र.दु.खराबे	इमाव	इमाव	१४-०५-१९६३	मलोआ	२९८/९४	०७-०८-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३१-०५-२०२१	
५५९	५५९	साबांवि	श्रीमती	ज्यो.हे.नवलकर	इमाव	इमाव	१५-०५-१९६६	मलोआ	३२५/९४	०३-०८-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०५-२०२४	
५६०	५६०	वित्त विभाग	श्री	प्र.अ.पाटील	इमाव	इमाव	२०-०१-१९६८	मलोआ	३२६/९४	०१-०८-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३१-०१-२०२६	
५६१	५६१	ग्राविवजसंवि	श्री	प्र.मो.गाडगे	विमाप्र	अज	०१-०७-१९७०	मलोआ	३७१/९४	०७-०८-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३०-०६-२०२८	
५६२	५६२	विवन्यावि	श्रीमती	कु.अ.हर्ष	अजा	अजा	३०-०१-१९६८	मलोआ	३७५/९४	१४-०८-१९९६	१२-०६-१९९७	३०-०७-१९९६	३१-०१-२०२६	स्था.प.स.क.अ.
५६३	५६३	अनापुवग्रासंवि	श्रीमती	सु.वि.भंडारे	अजा	अजा	२८-०८-१९७१	मलोआ	३७६/९४	३०-०७-१९९६	१४-०६-१९९९	३०-०७-१९९६	३१-०८-२०२९	स्था.प.स.क.अ.
५६४	५६४	नविवि	श्री	सु.र.ससाणे	भज(ब)	भज(ब)	२०-०३-१९६६	मलोआ	३७७/९४	३०-०७-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०३-२०२४	स्था.प.स.क.अ.
५६५	५६५	साप्रवि	श्रीमती	अ.अ.गावडे	खुला	खुला	०४-०७-१९७३	मलोआ	४०१/९४	३१-०१-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०७-२०३१	
५६६	५६६	विवन्यावि	श्री	हे.द.परब	खुला	खुला	०५-०८-१९६७	मलोआ	४१८/९४	१३-०२-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०८-२०२५	
५६७	५६७	गृहनिर्माण	श्री	वि.गो.भोजने	खुला	खुला	०९-११-१९७०	मलोआ	४२२/९४	१४-०२-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-११-२०२८	
५६८	५६८	मववि	श्री	वि.पं.शेटे	खुला	खुला	३०-०५-१९७१	मलोआ	४२३/९४	१५-०२-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०५-२०२९	
५६९	५६९	साप्रवि	श्री	ज.सु.कुलकर्णी	खुला	खुला	०२-०६-१९७१	मलोआ	४२४/९४	११-०२-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-०६-२०२९	
५७०	५७०	वित्त विभाग	श्रीमती	सा.मु.नेने	खुला	खुला	२२-०३-१९७२	मलोआ	४२५/९४	२०-०२-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-०३-२०३०	मविप उत्तीर्ण २०१५
५७१	५७१	गृह विभाग	श्रीमती	म.ग.घाग	खुला	खुला	०८-१२-१९७२	मलोआ	४२७/९४	०७-०२-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३१-१२-२०३०	
५७२	५७२	नविवि	श्रीमती	वं.शं.गुरव	खुला	खुला	२३-०६-१९७४	मलोआ	४३१/९४	०१-०२-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-०६-२०३२	
५७३	५७३	साबांवि	श्रीमती	मु.ध.पुराडउपाध्ये	खुला	खुला	२२-११-१९७५	मलोआ	४३२/९४	०१-०२-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-११-२०३३	
५७४	५७४	नविवि	श्री	तु.शं.ढोंबरे	खुला	खुला	०६-०६-१९७१	मलोआ	५०८/९४	२१-०४-१९९७	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-०६-२०२९	मविप उत्तीर्ण २०१६
५७५	५७५	जलसंपदा	श्री	अ.द.सैंदाणे	अज	अज	०४-०९-१९६५	मलोआ	५६९/९४	३०-०७-१९९६	१२-०६-१९९८	३०-०७-१९९६	३०-०९-२०२३	
५७६	५७६	वित्त विभाग	श्री	वि.वि.फर्नांडिस	खुला	खुला	०३-०१-१९६८	अकंपा	१२-०९-१९९६	१२-०९-१९९६	१४-०६-१९९९	१२-०९-१९९६	३१-०१-२०२६	
५७७	५७७	साप्रवि	श्री	मोहम्मद वलीउद्दीन	खुला	खुला	१७-०२-१९७१	प	१५-१०-१९९६	१५-१०-१९९६	१४-०६-१९९९	१५-१०-१९९६	२८-०२-२०२९	
५७८	५७८	कृवपदुम	श्री	नि.मा.सांगळे	खुला	खुला	१७-०४-१९७५	अकंपा	०५-११-१९९६	०५-११-१९९६	१२-०६-१९९८	०५-११-१९९६	३०-०४-२०३३	
५७९	५७९	मववि	श्री	म.प.कांबळे	अजा	अजा	०६-०६-१९७२	प	३०-११-१९९६	३०-११-१९९६	१४-०६-१९९९	३०-११-१९९६	३०-०६-२०३०	स्था.प.स.क.अ.
५८०	५८०	साप्रवि	श्रीमती	वि.वि.तावडे	खुला	खुला	१३-०७-१९७५	प	३०-११-१९९६	३०-११-१९९६	१४-०६-२०००	३०-११-१९९६	३१-०७-२०३३	निधन दि.३१-०८-२०१६
५८१	५८१	ग्राविवजसंवि	श्री	र.गो.वाघरे	खुला	खुला	०४-०८-१९६७	प	०३-१२-१९९६	०३-१२-१९९६	१४-०६-१९९९	०३-१२-१९९६	३१-०८-२०२५	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
५८२	५८२	वित्त विभाग	श्री	दा.मो.दुहिजोड (अपंग)	इमाव	इमाव	१५-१०-१९६७	मलोआ	८२०/९४	११-०२-१९९७	१४-०६-१९९९	१८-१२-१९९६	३१-१०-२०२५	मविप उत्तीर्ण २०१५
५८३	५८३	साप्रवि	श्रीमती	शि.स.गडकर	खुला	खुला	०१-१०-१९५९	मलोआ	९७/८१	२५-०२-१९८३	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३०-०९-२०१७	उ.उ.
५८४	५८४	साआवि	श्री	वि.पां.कांबळे	अजा	अजा	०१-०६-१९५९	प	०५-०३-१९८३	०५-०३-१९८३	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०५-२०१७	स्था.प.स.क.अ.
५८५	५८५	जलसंपदा	श्रीमती	सु.प्र.सावंत	खुला	खुला	१०-०९-१९६०	मलोआ	२८-०२-१९८४	२८-०२-१९८४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३०-०९-२०१८	उ.उ.
५८६	५८६	उऊवकावि	श्रीमती	सु.र.पालव	खुला	खुला	१७-११-१९५८	सेयो	२३-०२-१९८२	२३-०३-१९८४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३०-११-२०१६	से.नि. / उ.उ.
५८७	५८७	जलसंपदा	श्रीमती	स्वा.गि.मानकामे	खुला	खुला	२६-०३-१९५९	सेयो	१९-०४-१९८२	२३-०३-१९८४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०३-२०१७	से.नि. / उ.उ.
५८८	५८८	साप्रवि	श्रीमती	मा.अ.माहिमकर	इमाव	खुला	२७-०८-१९६१	मलोआ	८०/८२	१२-०७-१९८४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०८-२०१९	उ.उ.
५८९	५८९	साप्रवि	श्रीमती	अ.अ.थेराडे	खुला	खुला	०५-०१-१९६४	मलोआ	८६/८४	२७-०२-१९८५	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०१-२०२२	उ.उ.
५९०	५९०	साप्रवि	श्रीमती	र.दि.मोरजे	खुला	खुला	०३-०७-१९५९	प	१४-०८-१९८७	१४-०८-१९८७	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०७-२०१७	से.नि. / उ.उ.
५९१	५९१	ग्राविवजसंवि	श्री	न.गौ.गोरेगावकर	अजा	अजा	१५-०६-१९६१	प	०४-०४-१९८३	१५-०६-१९८८	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३०-०६-२०१९	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
५९२	५९२	अनापुवग्रासंवि	श्री	ज.प्र.जोशी	भज(ब)	भज(ब)	२८-१०-१९५८	सेयो	१६-०२-१९८२	०१-०९-१९८८	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-१०-२०१६	स्था.प.स.क.अ.
५९३	५९३	जलसंपदा	श्रीमती	र.ज.घरत	विमाप्र	इमाव	१८-०८-१९६२	मलोआ	८३९/८५	०१-०२-१९८९	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०८-२०२०	उ.उ.
५९४	५९४	साबांवि	श्री	सु.प्र.संकपाळ	अजा	अजा	११-०८-१९६३	मलोआ	११७१/८५	०१-०३-१९८९	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०८-२०२१	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
५९५	५९५	आविवि	श्री	श.गं.मंचेकर	इमाव	इमाव	२४-१२-१९६३	प	१४-०६-१९८३	१५-०३-१९८९	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-१२-२०२१	उ.उ.
५९६	५९६	साबांवि	श्रीमती	स.जी.सबनीस (मे.मं.शिर्के)	अजा	अजा	३०-१०-१९६८	अकंपा	१२-०७-१९९०	१२-०७-१९९०	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-१०-२०२६	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
५९७	५९७	शाशिवक्रिवि	श्रीमती	दि.दि.संखे	भज(ड)	भज(ड)	०१-०२-१९६१	मलोआ	११७/९०	०६-०५-१९९१	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०१-२०१९	स्था.प.स.क.अ.
५९८	५९८	विवन्यावि	श्री	रो.ना.राऊत	अजा	अज	०९-०२-१९७१	मलोआ	३८४/९०	२७-०२-१९९२	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	२८-०२-२०२९	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
५९९	५९९	नविवि	श्री	वि.वा.कांबळी	खुला	खुला	०५-०९-१९६७	मलोआ	६०/९१	१८-०५-१९९२	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३०-०९-२०२५	उ.उ.
६००	६००	गृहनिर्माण	श्री	वि.मा.रामटेककर	विमाप्र	अज	१५-१०-१९६३	मलोआ	१५८३/९१	०१-०३-१९९३	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-१०-२०२१	उ.उ.
६०१	६०१	आविवि	श्री	प्र.सु.लोकरे	अजा	अजा	०१-०३-१९६२	मलोआ	६८३/९२	२७-०७-१९९३	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	२९-०२-२०२०	उ.उ. / खुले
६०२	६०२	कृवपदुम	श्री	य.वि.नाईक	विजा(अ)	विजा(अ)	०१-०६-१९६८	प	०३-१०-१९८९	०५-१०-१९९३	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०५-२०२६	नियमित स.क.अ.
६०३	६०३	उवतंशिवि	श्री	पु.र.परब	खुला	खुला	०७-१०-१९७२	प	२४-०२-१९९४	२४-०२-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-१०-२०३०	उ.उ.
६०४	६०४	सान्यावविसवि	श्रीमती	अ.ला.सावंत	खुला	खुला	०२-०१-१९६८	अकंपा	१५-०४-१९९४	१५-०४-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०१-२०२६	उ.उ.
६०५	६०५	गृह विभाग	श्री	प्र.गु.शहारे	अजा	अजा	२०-०९-१९६७	मलोआ	६४९/९३	२८-१०-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३०-०९-२०२५	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
६०६	६०६	गृहनिर्माण	श्रीमती	छा.र. हिरे (कु.छा.ल.जगताप)	अजा	अजा	०४-०१-१९६९	मलोआ	६५१/९३	२८-१०-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०१-२०२७	उ.उ. / स्था.प.स.क.अ.
६०७	६०७	साप्रवि	श्री	दि.त्र्यं.शेटे	खुला	खुला	२७-०६-१९६७	मलोआ	७०/९३	१९-११-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३०-०६-२०२५	उ.उ.
६०८	६०८	जलसंपदा	श्रीमती	स्ने.सु.शिवणेकर	खुला	खुला	०२-०२-१९६३	सेयो	१५-०७-१९८३	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	२८-०२-२०२१	उ.उ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
६०९	६०९	सपवववि	श्रीमती	प.पं.राऊत	खुला	खुला	२२-१२-१९५९	सेयो	१३-०२-१९८४	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-१२-२०१७	उ.उ./स्वे.से.नि. दि.०४-०३-२०१७
६१०	६१०	गृह विभाग	श्रीमती	ल.र.पिल्लई	खुला	खुला	१४-१०-१९६२	सेयो	०१-१०-१९८४	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-१०-२०२०	उ.उ.
६११	६११	उऊवकावि	श्रीमती	वै.वि.कडू	खुला	खुला	०३-०२-१९६३	सेयो	०१-०२-१९८५	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	२८-०२-२०२१	उ.उ.
६१२	६१२	ग्राविवजसंवि	श्रीमती	न.उ.वैद्य	खुला	खुला	१३-०५-१९५९	सेयो	२०-०३-१९८५	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०५-२०१७	से.नि. / उ.उ.
६१३	६१३	सपवववि	श्रीमती	पु.प्र.परब	खुला	खुला	०४-०९-१९६०	सेयो	१०-०६-१९८५	०१-१२-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३०-०९-२०१८	उ.उ.
६१४	६१४	जलसंपदा	श्रीमती	स.अ.कोलते	खुला	खुला	२७-०९-१९६९	अकंपा	-	१४-१२-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३०-०९-२०२७	उ.उ.
६१५	६१५	ग्राविवजसंवि	श्री	शि.रे.कोळी	विमाप्र	अज	१२-०८-१९६७	मलोआ	८२१/९३	०१-११-१९९४	१२-०६-१९९८	१९-१२-१९९६	३१-०८-२०२५	उ.उ.
६१६	६१६	गृहनिर्माण	श्री	वि.ज.निकाळे	अजा	अजा	१७-१२-१९६१	प	०१-०३-१९९७	०१-०३-१९९७	१४-०६-२०००	०१-०३-१९९७	३१-१२-२०१९	
६१७	६१७	कृवपदुम	श्री	यो.बा.कांबळे	अजा	अजा	०१-०९-१९७९	अकंपा	२८-०४-१९९७	२८-०४-१९९७	१२-०६-१९९८	२८-०४-१९९७	३१-०८-२०३७	
६१८	६१८	नविवि	श्रीमती	नि.रा.जाधव	अजा	अजा	२५-०८-१९७४	मलोआ	९०५/९४	१६-०६-१९९७	१२-०६-१९९८	१६-०६-१९९७	३१-०८-२०३२	
६१९	६१९	साप्रवि	श्री	वि.गं.गोसावी	भज(ब)	भज(ब)	०३-०२-१९७३	मलोआ	९३५/९४	२३-०६-१९९७	१२-०६-१९९८	१६-०६-१९९७	२८-०२-२०३१	स्था.प.स.क.अ.
६२०	६२०	साबांवि	श्री	रा.स.बुरांडे	विमाप्र	अज	३०-०१-१९७१	मलोआ	१०३२/९४	२४-०६-१९९७	१२-०६-१९९८	१६-०६-१९९७	३१-०१-२०२९	
६२१	६२१	उवतंशिवि	श्री	सं.मो.चव्हाण	विजा(अ)	विजा(अ)	२५-०३-१९७५	मलोआ	१०९९/९४	१६-०६-१९९७	१४-०६-१९९९	१६-०६-१९९७	३१-०३-२०३३	नियमित स.क.अ.
६२२	६२२	साप्रवि	श्री	गि.ग.सुर्वे	इमाव	खुला	०२-१२-१९७८	अकंपा	१८-०६-१९९७	१८-०६-१९९७	१२-०६-१९९८	१८-०६-१९९७	३१-१२-२०३६	मविप उत्तीर्ण २०१५
६२३	६२३	वैशिवऔद्रवि	श्री	वि.अं.सोरटे	अज		२२-०२-१९७२	मलोआ	११११/९४	०१-०७-१९९७	२९-०५-२००१	०१-०७-१९९७	२८-०२-२०३०	खुले
६२४	६२४	मववि	श्री	र.गु.शिंदे	खुला	खुला	२७-०२-१९७०	प	०१-०८-१९९७	०१-०८-१९९७	१२-०६-१९९८	०१-०८-१९९७	२९-०२-२०२८	मविप उत्तीर्ण २०१६
६२५	६२५	जलसंपदा	श्री	भा.रा.आव्हाड	भज(ड)	भज(ड)	०१-०६-१९७२	प	०१-०८-१९९७	०१-०८-१९९७	१४-०६-२०००	०१-०८-१९९७	३१-०५-२०३०	स्था.प.स.क.अ.
६२६	६२६	उवतंशिवि	श्री	सं.शं.शेळके	खुला	खुला	०१-०३-१९७६	प	१८-०८-१९९७	१८-०८-१९९७	१४-०६-१९९९	१८-०८-१९९७	२८-०२-२०३४	
६२७	६२७	अनापुवग्रासंवि	श्री	सं.द.सागवेकर	खुला	खुला	२९-०४-१९७३	प	१८-०८-१९९७	१८-०८-१९९७	१२-०६-१९९८	१८-०८-१९९७	३०-०४-२०३१	
६२८	६२८	सान्यावविसवि	श्री	प्र.भि.पुजारे	खुला	खुला	०५-०६-१९७०	प	०६-०५-१९९१	०८-०९-१९९७	१४-०६-२०००	०८-०९-१९९७	३०-०६-२०२८	
६२९	६२९	विवन्यावि	श्रीमती	स्वा.अ.घाटे	खुला	खुला	०२-०८-१९७०	मलोआ	११४२/९४	१०-१०-१९९७	१२-०६-१९९८	०७-१०-१९९७	३१-०८-२०२८	
६३०	६३०	साप्रवि	श्रीमती	म.म.कदम	खुला	खुला	१०-०६-१९७२	मलोआ	११४७/९४	०९-१०-१९९७	१४-०६-१९९९	०७-१०-१९९७	३०-०६-२०३०	
६३१	६३१	वित्त विभाग	श्रीमती	म.म.सावंत	खुला	खुला	१४-०७-१९७३	मलोआ	११५३/९४	१५-१०-१९९७	१४-०६-१९९९	०७-१०-१९९७	३१-०७-२०३१	
६३२	६३२	ग्राविवजसंवि	श्री	उ.सा.साळगांवकर	खुला	खुला	२०-०६-१९७१	अकंपा	१४-१०-१९९७	१४-१०-१९९७	१२-०६-१९९८	१४-१०-१९९७	३०-०६-२०२९	
६३३	६३३	साप्रवि	श्री	र.ब.सुरळकर	विमाप्र	इमाव	०१-०६-१९७३	मलोआ	१२०१/९४	२४-१०-१९९७	१२-०६-१९९८	२४-१०-१९९७	३१-०५-२०३१	
६३४	६३४	उवतंशिवि	श्री	प्र.गो.भांबिड	इमाव	खुला	११-०३-१९७२	प	०५-०१-१९९८	०५-०१-१९९८	१२-०६-१९९८	०५-०१-१९९८	३१-०३-२०३०	
६३५	६३५	साप्रवि	श्री	अ.सि.कदम	अजा	अजा	२७-०७-१९६०	प	२८-११-१९८३	२८-११-१९८३	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०७-२०१८	उ.उ.
६३६	६३६	मववि	श्रीमती	प्रे.अ.ठाकूर	खुला	खुला	१३-०९-१९५९	सेयो	१२-११-१९८०	२३-०३-१९८४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०९-२०१७	उ.उ.
६३७	६३७	गृह विभाग	श्रीमती	वि.प्र.तावडे	खुला	खुला	०७-०८-१९६०	सेयो	२१-०४-१९८३	२३-०३-१९८४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०८-२०१८	उ.उ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
६३८	६३८	साप्रवि	श्रीमती	शै.वि.शिंदे	खुला	खुला	०७-०१-१९६०	प	०१-०७-१९८५	०१-०७-१९८५	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०१-२०१८	उ.उ.
६३९	६३९	जलसंपदा	श्री	प.स.वालावलकर	खुला	खुला	२१-०६-१९६०	मलोआ	३/८५	२६-०७-१९८८	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०६-२०१८	उ.उ.
६४०	६४०	विवन्यावि	श्रीमती	सु.पा.शिंदे	खुला	खुला	१९-०७-१९६३	मलोआ	२५/८५	११-०८-१९८८	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०७-२०२१	उ.उ.
६४१	६४१	ग्राविवजसंवि	श्रीमती	आ.र.साळवी	खुला	खुला	२८-०२-१९५८	सेयो	२१-०५-१९८३	०१-०९-१९८८	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	२९-०२-२०१६	से.नि. / उ.उ.
६४२	६४२	नविवि	श्री	चं.रा.आदम	खुला	खुला	१२-०९-१९६४	प	०७-०९-१९८८	०७-०९-१९८८	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०९-२०२२	उ.उ.
६४३	६४३	सान्यावविसवि	श्रीमती	नि.सु.शिरवटकर	इमाव	खुला	३०-०४-१९६२	मलोआ	१२५१/८५	०३-११-१९८८	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०४-२०२०	उ.उ.
६४४	६४४	विवन्यावि	श्री	सु.कु.नायर	खुला	खुला	१६-०१-१९६१	मलोआ	१६००/८५	०९-०६-१९८९	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०१-२०१९	उ.उ.
६४५	६४५	मववि	श्रीमती	क.दा.शिंगबाळ	खुला	खुला	२५-०८-१९६१	मलोआ	१६२१/८५	१८-०७-१९८९	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०८-२०१९	उ.उ.
६४६	६४६	ग्राविवजसंवि	श्रीमती	गी.श.दळवी	खुला	खुला	३१-०१-१९६६	अकंपा	०४-०५-१९९१	०४-०५-१९९१	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०१-२०२४	उ.उ.
६४७	६४७	कृवपदुम	श्रीमती	सु.वि.वाकोडीकर (कु.शु.शं.मौदेकर)	विमाप्र	अज	१४-०१-१९६९	मलोआ	११९/९०	०९-०९-१९९१	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०१-२०२७	उ.उ.
६४८	६४८	गृहनिर्माण	श्रीमती	प्रा.प्र.नागवेकर	इमाव	इमाव	०७-०९-१९६४	मलोआ	१४७/९१	२५-०५-१९९२	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०९-२०२२	उ.उ.
६४९	६४९	शाशिवक्रिवि	श्रीमती	शु.भा.देशमाने	खुला	खुला	२२-०९-१९६६	मलोआ	२१३/९१	०७-०७-१९९२	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०९-२०२४	उ.उ.
६५०	६५०	वैशिवऔद्रवि	श्री	सु.रा.मोरे	अजा	अजा	३१-०७-१९६५	मलोआ	५७९/९१	०६-०७-१९९२	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०७-२०२३	उ.उ.
६५१	६५१	पापुवस्ववि	श्रीमती	सु.सु.पारनेरकर	खुला	खुला	०९-०२-१९६९	मलोआ	१२०५/९१	२४-१२-१९९२	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	२८-०२-२०२७	स्वे.से.नि.दि.३१-०१-२०१७ म.पू. / उ.उ.
६५२	६५२	गृह विभाग	श्रीमती	भा.सि.ठाकूर	अज	अज	३१-०१-१९७३	मलोआ	१४६३/९१	०७-११-१९९२	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०१-२०३१	उ.उ.
६५३	६५३	उऊवकावि	श्रीमती	वि.उ.कामथ	खुला	खुला	२३-०७-१९६८	प	२३-०७-१९८६	३०-१२-१९९२	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०७-२०२६	उ.उ.
६५४	६५४	साबांवि	श्री	स.ल.पाटील	विमाप्र	विमाप्र	०१-०६-१९६४	प	०४-०९-१९९३	०४-०९-१९९३	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०५-२०२२	उ.उ.
६५५	६५५	उऊवकावि	श्री	आ.शां.शिरसाट	अजा	अजा	०४-०५-१९७२	अकंपा	०१-०३-१९९४	०१-०३-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०५-२०३०	मविप उत्तीर्ण २०१५
६५६	६५६	जलसंपदा	श्री	जि.प्र.लाटकर	खुला	खुला	०५-०७-१९६५	मलोआ	१४७०/९२	२९-०३-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०७-२०२३	उ.उ.
६५७	६५७	नविवि	श्री	म.का.शेळके	खुला	खुला	२७-०४-१९६५	मलोआ	१४६७/९२	२८-०४-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०४-२०२३	उ.उ.
६५८	६५८	ग्राविवजसंवि	श्रीमती	प्रज्ञा प्र.बांबुळकर	इमाव	खुला	०५-०३-१९६८	मलोआ	८/९३	०९-०८-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०३-२०२६	उ.उ.
६५९	६५९	वित्त विभाग	श्रीमती	सु.तु.खोत	खुला	खुला	२१-११-१९६६	मलोआ	३५/९३	१२-०८-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-११-२०२४	उ.उ.
६६०	६६०	अल्पसंख्यांक	श्रीमती	प.अ.कदम	अजा	अजा	०१-०६-१९७२	मलोआ	६३९/९३	१६-०८-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०५-२०३०	उ.उ.
६६१	६६१	सपववि	श्रीमती	र.रा.वेंगुर्लेकर	खुला	खुला	०६-१२-१९६६	मलोआ	५७/९३	२४-१०-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-१२-२०२४	उ.उ.
६६२	६६२	वित्त विभाग	श्रीमती	शु.सं.मुळीक	इमाव	इमाव	२०-०६-१९७१	मलोआ	३४/९३	२७-१०-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०६-२०२९	उ.उ.
६६३	६६३	ग्राविवजसंवि	श्रीमती	सं.सु.मोरये	खुला	खुला	२१-०६-१९७१	मलोआ	७३/९३	३१-१०-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०६-२०२९	उ.उ.
६६४	६६४	विवन्यावि	श्री	श्री.वा.धर्माधिकारी	खुला	खुला	१८-०९-१९६०	सेयो	-	०१-१२-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०९-२०१८	उ.उ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
६६५	६६५	मववvि	श्री	रा.द.पिसाट	खुला	खुला	१७-०९-१९६४	प	३१-१२-१९९४	३१-१२-१९९४	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०९-२०२२	उ.उ.
६६६	६६६	नविवि	श्रीमती	दि.दि.सावंत	खुला	खुला	१७-०९-१९६४	मलोआ	१४२/९३	१७-०१-१९९५	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३०-०९-२०२२	मविप उत्तीर्ण २०१५
६६७	६६७	अनापुवग्रासंवि	श्री	शै.श.म्हापसेकर	खुला	खुला	१०-०३-१९६४	अकंपा	१७-०४-१९९५	१७-०४-१९९५	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०३-२०२२	उ.उ.
६६८	६६८	कृवपदुम	श्रीमती	श.कि.कुलकर्णी	खुला	खुला	०२-०३-१९७२	अकंपा	२६-०६-१९९५	२६-०६-१९९५	१४-०६-१९९९	०५-०१-१९९८	३१-०३-२०३०	उ.उ.
६६९	६६९	साप्रवि	श्री	भू.दा.केणी	विमाप्र	विमाप्र	२३-११-१९६८	अकंपा	२२-०१-१९९८	२२-०१-१९९८	१४-०६-१९९९	२२-०१-१९९८	३०-११-२०२६	
६७०	६७०	जलसंपदा	श्री	प्र.भ.सावंत	खुला	खुला	०२-०८-१९७६	अकंपा	०२-०२-१९९८	०२-०२-१९९८	२९-०५-२००१	०२-०२-१९९८	३१-०८-२०३४	
६७१	६७१	उवतंशिवि	श्री	अ.बा.गोरे	भज(क)	भज(क)	०९-०५-१९६६	प	१३-०२-१९९८	१३-०२-१९९८	१४-०६-१९९९	१३-०२-१९९८	३१-०५-२०२४	
६७२	६७२	कृवपदुम	श्री	स.बां.कांबळे	अजा	अजा	२०-०७-१९६९	प	२१-०३-१९९८	२१-०३-१९९८	१४-०६-२०००	२१-०३-१९९८	३१-०७-२०२७	
६७३	६७३	साबांवि	श्री	रा.के.नाईक	विमाप्र	विमाप्र	२१-०२-१९७३	अकंपा	०२-०४-१९९८	०२-०४-१९९८	२९-०५-२००१	०२-०४-१९९८	२८-०२-२०३१	
६७४	६७४	सपववvि	श्रीमती	शि.रा.तरे	विमाप्र	विमाप्र	१०-०५-१९७९	अकंपा	०२-०४-१९९८	०२-०४-१९९८	१४-०६-१९९९	०२-०४-१९९८	३१-०५-२०३७	
६७५	६७५	वैशिवऔद्रवि	श्री	प्र.मो.सावंत	खुला	खुला	१४-११-१९७३	प	०४-०६-१९९८	०४-०६-१९९८	१४-०६-१९९९	०४-०६-१९९८	३०-११-२०३१	
६७६	६७६	साप्रवि	श्री	सु.शां.कदम	खुला	खुला	१०-०१-१९७०	मलोआ	४६/९७	१८-०८-१९९८	१४-०६-१९९९	१२-०६-१९९८	३१-०१-२०२८	
६७७	६७७	साप्रवि	श्री	हे.श.लेदाडे	इमाव	खुला	१७-०८-१९७४	मलोआ	९३/९७	०१-०७-१९९८	१४-०६-१९९९	२६-०६-१९९८	३१-०८-२०३२	मविप उत्तीर्ण २०१५
६७८	६७८	जलसंपदा	श्री	भ.बा.आरेकर	खुला	खुला	०७-०१-१९७०	प	०१-०८-१९९८	०१-०८-१९९८	१४-०६-१९९९	०१-०८-१९९८	३१-०१-२०२८	मविप उत्तीर्ण २०१५
६७९	६७९	मववvि	श्रीमती	कां.का.पवार (कु.सु.म.जाधव)	इमाव	खुला	१२-०९-१९७४	मलोआ	१५५/९७	२१-०१-१९९९	१४-०६-१९९९	१०-०८-१९९८	३०-०९-२०३२	
६८०	६८०	सपववvि	श्रीमती	का.क.महाडिक	खुला	खुला	२५-०७-१९७३	मलोआ	१६०/९७	२१-०१-१९९९	१४-०६-१९९९	१०-०८-१९९८	३१-०७-२०३१	
६८१	६८१	ग्राविवजसंवि	श्रीमती	श्वे.शै.पाडलेकर	खुला	खुला	२१-०८-१९७३	मलोआ	१६१/९७	०३-०२-१९९९	१४-०६-१९९९	१०-०८-१९९८	३१-०८-२०३१	
६८२	६८२	मराठी भाषा	श्री	नि.ल.राणे	खुला	खुला	२३-०६-१९७१	मलोआ	३८४/९७	०८-१०-१९९९	२०-०६-२००२	१०-०८-१९९८	३०-०६-२०२९	
६८३	६८३	उऊवकावि	श्री	कि.पां.देशपांडे	खुला	खुला	२६-०३-१९७०	मलोआ	४६४/९७	०१-०२-२०००	२९-०५-२००१	१०-०८-१९९८	३१-०३-२०२८	मविप उत्तीर्ण २०१५
६८४	६८४	उवतंशिवि	श्री	अ.पं.नवघरे	खुला	खुला	०४-०८-१९७२	मलोआ	४६८/९७	२५-०१-२०००	२९-०५-२००१	१०-०८-१९९८	३१-०८-२०३०	
६८५	६८५	जलसंपदा	श्री	ल.अ.शर्मा	खुला	खुला	१०-११-१९७३	मलोआ	४७१/९७	१८-०२-२०००	१४-०६-२०००	१०-०८-१९९८	३०-११-२०३१	मविप उत्तीर्ण २०१५
६८६	६८६	सपववvि	श्री	रा.चं.चव्हाण	खुला	खुला	०९-११-१९६८	मलोआ	४७७/९७	०८-०२-२०००	१४-०६-२०००	१०-०८-१९९८	३०-११-२०२६	
६८७	६८७	साबांवि	श्री	मु.न.निकम	भज(ब)	भज(ब)	१२-१२-१९७६	मलोआ	५६१/९७	११-०८-१९९८	१४-०६-१९९९	१०-०८-१९९८	३१-१२-२०३४	मविप उत्तीर्ण २०१५
६८८	६८८	नियोजन	श्री	प्र.पं.आहेर	अजा	अजा	१९-०३-१९६९	मलोआ	५६५/९७	१४-०८-१९९८	१४-०६-१९९९	१०-०८-१९९८	३१-०३-२०२७	
६८९	६८९	नियोजन	श्रीमती	वै.चं.तांबे	इमाव	इमाव	०७-०६-१९७२	मलोआ	६०५/९७	११-०८-१९९८	१४-०६-१९९९	१०-०८-१९९८	३०-०६-२०३०	
६९०	६९०	साआवि	श्रीमती	प्रि.स.घडशे	इमाव	इमाव	३०-१२-१९७८	मलोआ	६८६/९७	१५-०२-१९९९	१४-०६-१९९९	१०-०८-१९९८	३१-१२-२०३६	
६९१	६९१	साबांवि	श्री	उ.गो.मोरे	अजा	अजा	३०-०७-१९७०	मलोआ	७८०/९७	२४-०५-१९९९	१४-०६-२०००	१३-०८-१९९८	३१-०७-२०२८	
६९२	६९२	पापुवस्वvि	श्री	अ.भा.गाडे	अजा	अजा	०१-०५-१९७२	मलोआ	७८२/९७	२८-०५-१९९९	२९-०५-२००१	१३-०८-१९९८	३०-०४-२०३०	
६९३	६९३	मववvि	श्रीमती	चै.दि.बैळे	विमाप्र	विमाप्र	१०-०४-१९७८	मलोआ	८०३/९७	१४-०८-१९९८	१४-०६-१९९९	१३-०८-१९९८	३०-०४-२०३६	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
६९४	६९४	जलसंपदा	श्री	अ.ध.पवार	अजा	अजा	१४-०५-१९७१	मलोआ	८४७/९७	०२-०२-२०००	१२-०६-२००३	१४-०८-१९९८	३१-०५-२०२९	मविप उत्तीर्ण २०१५
६९५	६९५	साप्रवि	श्री	म.चिं.वालदे	अजा	अजा	०१-०७-१९७२	मलोआ	८४८/९७	०७-०२-२०००	२९-०५-२००१	१४-०८-१९९८	३०-०६-२०३०	मविप उत्तीर्ण २०१५
६९६	६९६	मराठी भाषा	श्री	चे.सं.जाधव	अजा	अजा	२१-०८-१९७३	मलोआ	८४९/९७	२५-०१-२०००	१४-०६-२०००	१४-०८-१९९८	३१-०८-२०३१	
६९७	६९७	साबांवि	श्रीमती	वि.शा.सांळुखे	इमाव	इमाव	२७-०४-१९७५	मलोआ	८५७/९७	०१-०६-१९९९	१४-०६-२०००	१४-०८-१९९८	३०-०४-२०३३	मविप उत्तीर्ण २०१५
६९८	६९८	वित्त विभाग	श्री	म.र.भावसार	इमाव	इमाव	२७-०६-१९७०	मलोआ	८५९/९७	२०-०५-१९९९	१४-०६-२०००	१४-०८-१९९८	३०-०६-२०२८	
६९९	६९९	साप्रवि	श्री	कि.रा.धोंगडे	इमाव	इमाव	०९-०४-१९६९	मलोआ	९५५/९७	१२-१०-१९९९	१४-०६-२०००	१४-०८-१९९८	३०-०४-२०२७	
७००	७००	जलसंपदा	श्री	सं.रा.तळगांवकर	इमाव	इमाव	२३-११-१९७२	मलोआ	९५९/९७	२०-१०-१९९९	१४-०६-२०००	१४-०८-१९९८	३०-११-२०३०	मविप उत्तीर्ण २०१५
७०१	७०१	पापुवस्ववि	श्रीमती	ज.वि.पवनीकर	विमाप्र	विमाप्र	१२-०१-१९७४	मलोआ	९७४/९७	२०-०८-१९९८	१४-०६-२०००	१४-०८-१९९८	३१-०१-२०३२	
७०२	७०२	उवतंशिवि	श्रीमती	री.मं.नाकवा	अज	अज	१४-०४-१९७६	मलोआ	१०३८/९७	१४-०८-१९९८	१४-०६-१९९९	१४-०८-१९९८	३०-०४-२०३४	
७०३	७०३	साप्रवि	श्री	स.दे.डोळस	अज	अज	२६-०५-१९७३	मलोआ	१०५१/९७	१८-०८-१९९८	१४-०६-१९९९	१८-०८-१९९८	३१-०५-२०३१	
७०४	७०४	अनापुवग्रासंवि	श्रीमती	प्र.वि.नागपूरे	अज	अज	१७-११-१९७३	मलोआ	१०५९/९७	०३-०९-१९९८	२९-०५-२००१	१९-०८-१९९८	३०-११-२०३१	
७०५	७०५	विवन्यावि	श्री	सं.शि.माने	अजा	अजा	२६-०९-१९६७	अकंपा	२४-०८-१९९८	२४-०८-१९९८	२९-०५-२००१	२४-०८-१९९८	३०-०९-२०२५	
७०६	७०६	साप्रवि	श्रीमती	श.सं.राणे	खुला	खुला	०९-१०-१९७९	अकंपा	२५-०८-१९९८	२५-०८-१९९८	१४-०६-१९९९	२५-०८-१९९८	३१-१०-२०३७	
७०७	७०७	जलसंपदा	श्री	न.वा.मुंज	खुला	खुला	०१-०६-१९६९	प	०३-१०-१९९८	०३-१०-१९९८	१४-०६-१९९९	०३-१०-१९९८	३१-०५-२०२७	
७०८	७०८	गृहनिर्माण	श्री	वि.ग.जाधव	खुला	खुला	०९-०२-१९७१	अकंपा	२८-१२-१९९८	२८-१२-१९९८	२९-०५-२००१	२८-१२-१९९८	२८-०२-२०२९	
७०९	७०९	वित्त विभाग	श्रीमती	सु.स.कदम	इमाव	खुला	२७-०८-१९६८	अकंपा	०१-०१-१९९९	०१-०१-१९९९	२९-०५-२००१	०१-०१-१९९९	३१-०८-२०२६	
७१०	७१०	साप्रवि	श्री	म.ना.बिडये	खुला	खुला	२७-०८-१९७५	प	२१-०१-१९९९	२१-०१-१९९९	१४-०६-१९९९	२१-०१-१९९९	३१-०८-२०३३	
७११	७११	मववि	श्री	नं.शं.वाघरे	अजा	अजा	१३-०६-१९६८	प	०६-०२-१९८७	०६-०२-१९८७	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३०-०६-२०२६	उ.उ.
७१२	७१२	मववि	श्री	अ.बा.जगताप	खुला	खुला	१६-०५-१९६०	प	१०-०६-१९८८	१०-०६-१९८८	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-०५-२०१८	उ.उ.
७१३	७१३	गृह विभाग	श्रीमती	प.प्र.शानबाग	खुला	खुला	२१-११-१९५९	मलोआ	१६/८५	१८-०८-१९८८	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३०-११-२०१७	उ.उ.
७१४	७१४	साप्रवि	श्री	श.म.ठाकूर	इमाव	खुला	२९-०७-१९६०	प	१८-०४-१९८३	२७-०७-१९९०	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-०७-२०१८	उ.उ.
७१५	७१५	गृह विभाग	श्री	प्र.स.घोलप	अजा	अजा	२०-०६-१९६६	प	०७-०६-१९९३	०७-०६-१९९३	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३०-०६-२०२४	उ.उ.
७१६	७१६	पापुवस्ववि	श्रीमती	सु.सं.कदम	खुला	खुला	०३-०९-१९६६	प	२१-१०-१९९३	२१-१०-१९९३	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३०-०९-२०२४	उ.उ.
७१७	७१७	सपववि	श्री	अ.ना.माळवे	अजा	अजा	१०-१०-१९६१	प	०८-०४-१९९४	०८-०४-१९९४	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-१०-२०१९	उ.उ.
७१८	७१८	सपववि	श्री	बा.वा.वाघ	विमाप्र	अज	२५-०२-१९६६	मलोआ	८०२/९३	३०-०८-१९९४	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	२९-०२-२०२४	उ.उ.
७१९	७१९	वित्त विभाग	श्री	सु.ल.परब	खुला	खुला	१८-०१-१९५८	सेयो	०१-०८-१९८३	०१-१२-१९९४	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-०१-२०१६	से.नि. / उ.उ.
७२०	७२०	साबांवि	श्री	सं.द.सकपाळ	इमाव	खुला	३१-१०-१९६७	अकंपा	२२-०५-१९९५	२२-०५-१९९५	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-१०-२०२५	उ.उ.
७२१	७२१	विवन्यावि	श्री	शि.रा.गायकवाड	अजा	अजा	०१-०६-१९६१	प	०३-०६-१९९६	०३-०६-१९९६	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-०५-२०१९	उ.उ.
७२२	७२२	साप्रवि	श्री	हे.कृ.निजाई	विमाप्र	खुला	१५-०६-१९६७	मलोआ	२७/९४	३०-०७-१९९६	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३०-०६-२०२५	उ.उ.
७२३	७२३	जलसंपदा	श्री	अ.मा.गोपतवार	इमाव	इमाव	२५-१२-१९७२	मलोआ	३०३/९४	०१-०८-१९९६	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-१२-२०३०	मविप उत्तीर्ण २०१५

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
७२४	७२४	जलसंपदा	श्री	भि.तु.पाटील	अजा	अजा	०३-०३-१९६१	मलोआ	३७२/९४	०२-०८-१९९६	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-०३-२०१९	उ.उ.
७२५	७२५	जलसंपदा	श्री	वि.प्र.वाघधरे	खुला	खुला	१२-१०-१९६७	मलोआ	१४/९४	१७-०८-१९९६	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-१०-२०२५	मविप उत्तीर्ण २०१५
७२६	७२६	मवववि	श्री	रा.र.विभुते	इमाव	इमाव	०९-०७-१९६८	मलोआ	५८३/९४	१४-११-१९९६	१४-०६-२०००	२१-०१-१९९९	३१-०७-२०२६	उ.उ.
७२७	७२७	साप्रवि	श्री	म.धो.चौगुले	अजा	अजा	०१-०६-१९६५	प	२५-०२-१९९९	२५-०२-१९९९	१४-०६-२०००	२५-०२-१९९९	३१-०५-२०२३	
७२८	७२८	जलसंपदा	श्रीमती	वृ.शि.जाधव	खुला	खुला	०९-०७-१९६७	प	०१-०३-१९९९	०१-०३-१९९९	२९-०५-२००१	०१-०३-१९९९	३१-०७-२०२५	
७२९	७२९	वित्त विभाग	श्री	प्र.गु.किंजळे	इमाव	खुला	२३-०३-१९७०	प	०१-०३-१९९९	०१-०३-१९९९	२९-०५-२००१	०१-०३-१९९९	३१-०३-२०२८	
७३०	७३०	ग्राविवजसंवि	श्रीमती	अ.दे.शेळके (कु.वै.ज.उत्तेकर)	खुला	खुला	०७-०९-१९८०	अकंपा	०३-०३-१९९९	०३-०३-१९९९	१४-०६-२०००	०३-०३-१९९९	३०-०९-२०३८	
७३१	७३१	गृह विभाग	श्रीमती	आ.झ.खान (भा.दि.जयवंत)	खुला	खुला	२०-१२-१९७९	अकंपा	१०-०३-१९९९	१०-०३-१९९९	१४-०६-२०००	१०-०३-१९९९	३१-१२-२०३७	मविप उत्तीर्ण २०१५
७३२	७३२	उऊवकावि	श्रीमती	आ.नं.निमकर	खुला	खुला	२१-०१-१९५८	सेयो	२०-०९-१९९१	३१-०३-१९९९	१४-०६-२०००	३१-०३-१९९९	३१-०१-२०१६	से.नि.
७३३	७३३	आविवि	श्री	र.मा.कांबळे	अजा	अजा	०१-०६-१९६४	प	१७-०३-१९९९	१७-०३-१९९९	१४-०६-२०००	१७-०३-१९९९	३१-०५-२०२२	
७३४	७३४	ग्राविवजसंवि	श्री	र.रा.मिठबावकर	अजा	अजा	०६-१२-१९७१	प	०१-०१-१९९३	१५-०४-१९९९	१४-०६-२०००	१५-०४-१९९९	३१-१२-२०२९	
७३५	७३५	गृह विभाग	श्री	वि.बा.कातवणकर	इमाव	खुला	२४-११-१९७१	प	०१-०९-१९९४	१५-०४-१९९९	१४-०६-२०००	१५-०४-१९९९	३०-११-२०२९	
७३६	७३६	साबांवि	श्री	अ.बा.सावंत	खुला	खुला	०८-०२-१९६१	प	०५-०४-१९८९	०५-०५-१९९९	२६-०६-१९९०	०५-०५-१९९९	२८-०२-२०१९	
७३७	७३७	ग्राविवजसंवि	श्री	सं.ह.सावंत	खुला	खुला	१५-०६-१९७३	प	१०-०६-१९९९	१०-०६-१९९९	१४-०६-२०००	१०-०६-१९९९	३०-०६-२०३१	
७३८	७३८	मवववि	श्री	द.श्या.बांदिवडेकर	इमाव	खुला	१८-०८-१९६०	प	११-०९-१९९०	२०-०७-१९९९	१४-०६-२०००	२०-०७-१९९९	३१-०८-२०१८	
७३९	७३९	गृहनिर्माण	श्री	अ.वि.कांबळे	अजा	अजा	१५-०४-१९६०	प	२९-०९-१९८९	२०-०७-१९९९	२०-०६-२००२	२०-०७-१९९९	३०-०४-२०१८	
७४०	७४०	सपववि	श्री	नि.य.तुरबाडकर	खुला	खुला	१४-१०-१९८०	अकंपा	०२-०८-१९९९	०२-०८-१९९९	१४-०६-२०००	०२-०८-१९९९	३१-१०-२०३८	मविप उत्तीर्ण २०१५
७४१	७४१	नियोजन	श्री	ग.श.मुकादम	खुला	खुला	०१-०६-१९६५	प	०४-०८-१९९९	०४-०८-१९९९	१४-०६-२०००	०४-०८-१९९९	३१-०५-२०२३	
७४२	७४२	मववि	श्री	मा.भ.कवालदार	खुला	खुला	१५-१०-१९७१	अकंपा	२६-०८-१९९९	२६-०८-१९९९	२९-०५-२००१	२६-०८-१९९९	३१-१०-२०२९	
७४३	७४३	ग्राविवजसंवि	श्रीमती	र.र.साळवी	खुला	खुला	०१-०२-१९६७	प	०४-०९-१९९९	०४-०९-१९९९	१४-०६-२०००	०४-०९-१९९९	३१-०१-२०२५	
७४४	७४४	उऊवकावि	श्री	स.बा.घाडीगावंकर	खुला	खुला	०१-०८-१९५९	प	३१-१०-१९८३	२८-०९-१९९९	२९-०५-२००१	२८-०९-१९९९	३१-०७-२०१७	से.नि.
७४५	७४५	वैशिवऔद्रवि	श्री	अ.श.निकम	खुला	खुला	२५-०४-१९७०	प	२६-१०-१९९९	२६-१०-१९९९	२३-०७-२००२	२६-१०-१९९९	३०-०४-२०२८	
७४६	७४६	वित्त विभाग	श्री	सं.गो.मोगविरा	खुला	खुला	१८-०१-१९८१	अकंपा	२५-०१-२०००	२५-०१-२०००	२०-०६-२००२	२५-०१-२०००	३१-०१-२०३९	
७४७	७४७	साप्रवि	श्रीमती	र.दि.काटले	इमाव	इमाव	१०-०४-१९७८	मलोआ	१२५७/९७	२७-०१-२०००	२९-०५-२००१	२७-०१-२०००	३०-०४-२०३६	
७४८	७४८	अनापुवग्रासंवि	श्री	अ.श्री.पवार	खुला	खुला	०७-१२-१९६५	प	२८-०१-२०००	२८-०१-२०००	२९-०५-२००१	२८-०१-२०००	३१-१२-२०२३	
७४९	७४९	वित्त विभाग	श्री	रु.ना.चकोले	इमाव	इमाव	१५-१०-१९७४	मलोआ	१२६२/९७	०३-०२-२०००	२०-०६-२००२	०३-०२-२०००	३१-१०-२०३२	
७५०	७५०	जलसंपदा	श्रीमती	रा.उ.विचारे	खुला	खुला	१५-०८-१९५९	सेयो	२७-१०-१९८०	२३-०३-१९८४	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३१-०८-२०१७	उ.उ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
७५१	७५१	पापुवस्ववि	श्रीमती	गौ.शो.काकिर्डे	खुला	खुला	०४-०२-१९५९	मलोआ	१२१/७८	१०-०७-१९८०	२९-०५-२००१	०४-०२-२०००	२८-०२-२०१७	से.नि. / उ.उ.
७५२	७५२	शाशिवक्रीवि	श्री	दि.गं.पवार	खुला	खुला	२७-०४-१९६४	प	२८-०८-१९८५	२८-०८-१९८५	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३०-०४-२०२२	उ.उ.
७५३	७५३	साप्रवि	श्रीमती	द.दि.पाटील	भज(ड)	खुला	११-०६-१९५९	मलोआ	१२/८५	०१-०८-१९८८	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३०-०६-२०१७	स्था.प.स.क.अ.
७५४	७५४	मववि	श्री	श.अ.हु.बेग	खुला	खुला	०९-०८-१९६३	प	२४-०४-१९८९	२४-०४-१९८९	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३१-०८-२०२१	उ.उ.
७५५	७५५	जलसंपदा	श्री	भा.वा.वानखेडे	अजा	अजा	१०-०६-१९७२	मलोआ	५६८/९१	१३-०७-१९९२	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३०-०६-२०३०	उ.उ.
७५६	७५६	आविवि	श्री	सं.ना.मुळये	खुला	खुला	२३-०२-१९७०	प	२२-०९-१९९२	२२-०९-१९९२	२९-०५-२००१	०४-०२-२०००	२९-०२-२०२८	उ.उ.
७५७	७५७	साबांवि	श्री	अ.मा.कोरवी	विजा(अ)	विजा(अ)	०८-०३-१९७०	प	१४-०२-१९९४	१४-०२-१९९४	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३१-०३-२०२८	स्था.प.स.क.अ.
७५८	७५८	जलसंपदा	श्रीमती	शि.प्र.आरोसकर	खुला	खुला	१३-०९-१९६८	मलोआ	५९/९३	०८-११-१९९४	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३०-०९-२०२६	उ.उ.
७५९	७५९	गृह विभाग	श्री	भा.भि.विचारे	खुला	खुला	०४-११-१९६४	प	२६-१२-१९९४	२६-१२-१९९४	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३०-११-२०२२	उ.उ.
७६०	७६०	नियोजन	श्री	अ.स.ताठरे (अपंग)	खुला	खुला	२३-०१-१९५९	प	१६-०२-१९९५	१६-०२-१९९५	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३१-०१-२०१७	से.नि. / उ.उ.
७६१	७६१	साप्रवि	श्री	शि.हि.कांबळे	अजा	अजा	०१-०४-१९५९	प	०१-०४-१९९५	०१-०४-१९९५	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३१-०३-२०१७	से.नि. / उ.उ.
७६२	७६२	सान्यावविसवि	श्रीमती	सु.मा.शिंदे	अजा	खुला	२३-०४-१९६६	मलोआ	२८७/९३	०४-०५-१९९५	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३०-०४-२०२४	उ.उ.
७६३	७६३	वित्त विभाग	श्री	रा.कृ.कदम	खुला	खुला	०७-०८-१९६२	प	१५-०५-१९९६	१५-०५-१९९६	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३१-०८-२०२०	उ.उ.
७६४	७६४	सपववि	श्री	ह.इ.बागवान	खुला	खुला	२५-०४-१९६५	प	०५-११-१९९६	०५-११-१९९६	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३०-०४-२०२३	उ.उ.
७६५	७६५	सपववि	श्री	स.म.पेडणेकर	इमाव	खुला	२१-०४-१९७०	अकंपा	०३-१२-१९९६	०३-१२-१९९६	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३०-०४-२०२८	उ.उ.
७६६	७६६	नविवि	श्री	रा.ब.चिंदरकर	इमाव	इमाव	२३-०५-१९६४	मलोआ	६८१/९४	१२-१२-१९९६	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३१-०५-२०२२	उ.उ.
७६७	७६७	गृह विभाग	श्री	कौ.रा.मोरे	खुला	खुला	२८-०७-१९७३	प	०५-०८-१९९७	०५-०८-१९९७	२९-०५-२००१	०४-०२-२०००	३१-०७-२०३१	उ.उ.
७६८	७६८	साप्रवि	श्री	सं.शं.मर्चंडे	अजा	अजा	०४-०८-१९७२	प	०९-०२-२०००	०९-०२-२०००	२९-०५-२००१	०९-०२-२०००	३१-०८-२०३०	
७६९	७६९	साआवि	श्री	वि.म.बावकर	खुला	खुला	१६-११-१९७२	प	२५-०४-२०००	२५-०४-२०००	२९-०५-२००१	२५-०४-२०००	३०-११-२०३०	
७७०	७७०	शाशिवक्रिवि	श्री	म.सि.जाधव	अजा	अजा	२१-१०-१९७२	प	०२-०६-२०००	०२-०६-२०००	२९-०५-२००१	०२-०६-२०००	३१-१०-२०३०	मविप उत्तीर्ण २०१५
७७१	७७१	जलसंपदा	श्रीमती	वै.वि.मयेकर	इमाव	खुला	१३-०७-१९८१	अकंपा	१७-०६-२०००	१७-०६-२०००	२९-०५-२००१	१७-०६-२०००	३१-०७-२०३९	
७७२	७७२	मववि	श्रीमती	आ.सं.वडाळकर	खुला	खुला	२२-०१-१९७९	अकंपा	१९-०६-२०००	१९-०६-२०००	१२-०६-२००३	१९-०६-२०००	३१-०१-२०३७	
७७३	७७३	जलसंपदा	श्री	अ.अ.दांडेकर	इमाव	खुला	२६-०५-१९८१	अकंपा	२०-०६-२०००	२०-०६-२०००	१७-०६-२००३	२०-०६-२०००	३१-०५-२०३९	
७७४	७७४	वित्त विभाग	श्री	र.वा.सरफरे	खुला	खुला	३१-०५-१९७४	प	०२-०९-२०००	०२-०९-२०००	२२-०५-२००६	०२-०९-२०००	३१-०५-२०३२	मविप उत्तीर्ण २०१५
७७५	७७५	उऊवकावि	श्री	यो.चं.जाधव	खुला	खुला	१२-०६-१९७६	अकंपा	३०-०९-२०००	३०-०९-२०००	२९-०५-२००१	३०-०९-२०००	३०-०६-२०३४	
७७६	७७६	ग्राविवजसंवि	श्री	न.वि.ठवरे	अजा	अजा	०५-०४-१९६९	प	२२-११-२०००	२२-११-२०००	१२-०६-२००३	२२-११-२०००	३०-०४-२०२७	
७७७	७७७	साबांवि	श्रीमती	र.र.नागवेकर	इमाव		१२-०२-१९६०	मलोआ	११०/८७	०६-१०-१९८१	२०-०६-२००२	२२-११-२०००	२८-०२-२०१८	उ.उ.
७७८	७७८	संसदीय कार्य	श्री	श.द.चव्हाण	इमाव	इमाव	२९-०९-१९६१	प	१९-०८-१९८५	१९-०८-१९८५	२०-०६-२००२	२२-११-२०००	३०-०९-२०१९	उ.उ.
७७९	७७९	वित्त विभाग	श्रीमती	सु.प्र.कदम	खुला	खुला	०६-१०-१९६०	प	२१-०९-१९८१	२१-०६-१९८८	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-१०-२०१८	उ.उ.
७८०	७८०	गृह विभाग	श्री	र.ना.संखे	भज(ड)		०८-०८-१९६२	मलोआ	१६९/८५	०९-०९-१९८८	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-०८-२०२०	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
७८१	७८१	कौविवउवि	श्रीमती	न.ना.तालणकर	भज(क)	भज(क)	०५-१०-१९६२	अकंपा	०१-०२-१९९३	०१-०२-१९९३	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-१०-२०२०	स्था.प.स.क.अ.
७८२	७८२	कृवपदुम	श्री	सु.श्री.जोशी	खुला	खुला	१५-११-१९६८	अकंपा	०१-०३-१९९४	०१-०३-१९९४	२०-०६-२००२	२२-११-२०००	३०-११-२०२६	उ.उ.
७८३	७८३	जलसंपदा	श्री	ज.बा.लांडगे	इमाव	इमाव	२६-०३-१९७३	अकंपा	०७-०७-१९९४	०७-०७-१९९४	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-०३-२०३१	उ.उ.
७८४	७८४	मवववि	श्री	हे.र.सावंत	खुला	खुला	२९-०७-१९७३	अकंपा	०३-०८-१९९५	०३-०८-१९९५	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-०७-२०३१	उ.उ.
७८५	७८५	साप्रवि	श्रीमती	सु.सि.कदम	अजा	अजा	२१-०४-१९६५	प	०३-१२-१९९५	०३-१२-१९९५	२०-०६-२००२	२२-११-२०००	३०-०४-२०२३	उ.उ.
७८६	७८६	संसदीय कार्य	श्री	अ.कृ.कांबळे	अजा	अजा	२९-०९-१९६८	प	२८-१२-१९९५	२८-१२-१९९५	२०-०६-२००२	२२-११-२०००	३०-०९-२०२६	उ.उ.
७८७	७८७	जलसंपदा	श्री	सं.शि.कदम	खुला	खुला	१३-१०-१९६४	प	२९-१२-१९९५	२९-१२-१९९५	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-१०-२०२२	उ.उ.
७८८	७८८	अनापुवग्रासंवि	श्रीमती	अ.अ.देसाई	खुला	खुला	०६-०२-१९६६	मलोआ	३७/९४	०१-०८-१९९६	२०-०६-२००२	२२-११-२०००	२९-०२-२०२४	उ.उ.
७८९	७८९	गृह विभाग	श्री	स.रा.तावडे	खुला	खुला	०४-०८-१९६४	प	२२-१०-१९९६	२२-१०-१९९६	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-०८-२०२२	उ.उ.
७९०	७९०	जलसंपदा	श्री	रा.स.पवार	अजा	अजा	२८-१२-१९६५	प	३०-१२-१९९६	३०-१२-१९९६	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-१२-२०२३	उ.उ.
७९१	७९१	ग्राविवजसंवि	श्रीमती	सु.सु.बोढारे	अजा	अजा	२७-०७-१९६८	मलोआ	९७४/९४	१६-१०-१९९७	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-०७-२०२६	उ.उ.
७९२	७९२	उऊवकावि	श्री	सु.शि.बोडरे	विजा(अ)	विजा(अ)	०७-११-१९६९	प	२१-०३-१९९८	२१-०३-१९९८	२०-०६-२००२	२२-११-२०००	३०-११-२०२७	स्था.प.स.क.अ.
७९३	७९३	मवबाविवि	श्री	लि.रा.गुमगांवकर	अज	खुला	१३-०८-१९७१	मलोआ	१०७/९७	२०-०६-१९९८	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-०८-२०२९	उ.उ.
७९४	७९४	पापुवस्ववि	श्री	सु.ल.बुरडे	अज	अज	०३-०४-१९७२	मलोआ	१११४/९७	२९-०८-१९९८	२०-०६-२००२	२२-११-२०००	३०-०४-२०३०	उ.उ.
७९५	७९५	अनापुवग्रासंवि	श्री	दि.ना.रुके	अजा	अजा	०४-०९-१९७३	प	०३-१०-१९९८	०३-१०-१९९८	२०-०६-२००२	२२-११-२०००	३०-०९-२०३१	उ.उ.
७९६	७९६	पापुवस्ववि	श्री	हे.हि.पवार	खुला	खुला	१४-०१-१९७४	प	०५-०१-१९९९	०५-०१-१९९९	२०-०६-२००२	२२-११-२०००	३१-०१-२०३२	उ.उ.
७९७	७९७	गृहनिर्माण	श्री	यो.भ.शिखरे	अजा	अजा	२२-०९-१९७९	अकंपा	३०-११-२०००	३०-११-२०००	२०-०६-२००२	३०-११-२०००	३०-०९-२०३७	
७९८	७९८	सान्याववविसवि	श्री	अ.कृ.कोंबेकर	इमाव	इमाव	०३-०४-१९५९	प	०१-०२-२००१	०१-०२-२००१	०४-०४-२००४	०१-०२-२००१	३०-०४-२०१७	
७९९	७९९	गृह विभाग	श्री	प्र.ना.राणे	खुला	खुला	०६-०४-१९७१	प	१७-०७-२००१	१७-०७-२००१	२०-०६-२००२	१७-०७-२००१	३०-०४-२०२९	
८००	८००	पापुवस्ववि	श्री	दि.ग.लोंढे	खुला	खुला	०१-०६-१९६८	प	३०-०७-२००१	३०-०७-२००१	१२-०६-२००३	३०-०७-२००१	३१-०५-२०२६	
८०१	८०१	साप्रवि	श्री	सं.प.वळंजु	खुला	खुला	०५-०१-१९६६	प	०१-०८-२००१	०१-०८-२००१	२०-०६-२००२	०१-०८-२००१	३१-०१-२०२४	
८०२	८०२	नियोजन	श्री	उ.ता.राऊत	खुला	खुला	०१-१०-१९५९	प	०१-०८-२००१	०१-०८-२००१	१२-०६-२००३	०१-०८-२००१	३०-०९-२०१७	
८०३	८०३	कृवपदुम	श्रीमती	फ्लो.वि.लोपिस	खुला		०१-०३-१९५८	सेयो	०२-०२-१९८४	०१-१२-१९९४	०२-०३-२००३	०३-०९-२००१	२९-०२-२०१६	से.नि. / उ.उ.
८०४	८०४	गृह विभाग	श्री	र.प.कामेरकर	खुला		०३-०५-१९५८	सेयो	०१-१२-१९९४	०१-१२-१९९४	०३-०५-२००३	०३-०९-२००१	३१-०५-२०१६	से.नि. / उ.उ.
८०५	८०५	साप्रवि	श्री	अ.रा.सावंत	खुला	खुला	३०-१०-१९६७	प	०७-११-१९८८	०७-११-१९८८	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३१-१०-२०२५	उ.उ.
८०६	८०६	जलसंपदा	श्रीमती	भा.जी.परदेशी	विजा(अ)	विजा(अ)	१७-०६-१९६६	मलोआ (इं.)	६५०/९१	२०-०७-१९९२	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३०-०६-२०२४	स्था.प.स.क.अ.
८०७	८०७	मवववि	श्री	र.बा.चव्हाण	खुला	खुला	१४-०५-१९६४	प	२५-०२-१९९३	२५-०२-१९९३	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३१-०५-२०२२	उ.उ.
८०८	८०८	सान्याववविसवि	श्रीमती	ल.म.कुशलवर्धन (ल.म.बैले)	अजा	अजा	२७-०५-१९६९	प	२२-०५-१९९५	२२-०५-१९९५	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३१-०५-२०२७	उ.उ.
८०९	८०९	मवववि	श्री	हो.ना.तेली	खुला	अज	३०-०६-१९६१	मलोआ	२०३/९०	१५-०६-१९९५	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३०-०६-२०१९	उ.उ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
८१०	८१०	उऊवकावि	श्रीमती	सा.सु.कलांगन	खुला	खुला	०२-०७-१९६७	मलोआ	१९/९४	०७-०८-१९९६	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३१-०७-२०२५	उ.उ.
८११	८११	मवववि	श्री	स.वि.जोशी	खुला	खुला	१४-१०-१९७१	अकंपा	२९-०८-१९९६	२९-०८-१९९६	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३१-१०-२०२९	उ.उ.
८१२	८१२	साबांवि	श्री	चं.शं.सावंत	खुला	खुला	२९-०८-१९६३	प	३०-०६-१९९७	३०-०६-१९९७	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३१-०८-२०२१	उ.उ.
८१३	८१३	साप्रवि	श्री	नि.अ.चांदोरकर	अजा	अजा	०९-१०-१९७९	अकंपा	१९-०१-१९९८	१९-०१-१९९८	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३१-१०-२०३७	उ.उ.
८१४	८१४	विवन्यावि	श्री	उ.शा.नार्वेकर	खुला	खुला	१६-०९-१९६२	प	३१-०३-१९९८	३१-०३-१९९८	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३०-०९-२०२०	उ.उ.
८१५	८१५	आविवि	श्रीमती	क.वि.कारंडे	अजा	अजा	०३-१०-१९५९	प	०६-१०-१९९८	०६-१०-१९९८	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३१-१०-२०१७	उ.उ.
८१६	८१६	शाशिवक्रीवि	श्री	ल.रा.गावडे	खुला	खुला	२०-०८-१९६७	प	११-०३-१९९८	१७-०३-१९९९	१२-०६-२००३	०३-०९-२००१	३१-०८-२०२५	उ.उ.
८१७	८१७	साबांवि	श्री	सं.शं.कदम	खुला	खुला	०२-०२-१९६७	प	०४-०९-१९९९	०४-०९-१९९९	१२-०६-२००३	०३-०९-२००१	२८-०२-२०२५	उ.उ.
८१८	८१८	मवववि	श्री	अ.स.शिराळकर	खुला		१८-१२-१९६४	मलोआ	०१-०९-२००२	०१-०९-२००२	१२-०६-२००३	०१-०९-२००२	३१-१२-२०२२	
८१९	८१९	जलसंपदा	श्री	स.रा.माडये	इमाव	इमाव	१४-०६-१९५९	प	२३-१०-२००२	२३-१०-२००२	१५-०६-२००४	२३-१०-२००२	३०-०६-२०१७	से.नि.
८२०	८२०	शाशिवक्रिवि	श्री	प्र.क.बोडके	भज(ड)	भज(ड)	१०-०३-१९७४	प	०२-१२-२००२	०२-१२-२००२	१२-०६-२००३	०२-१२-२००२	३१-०३-२०३२	स्था.प.स.क.अ.
८२१	८२१	उऊवकावि	श्री	प्र.द.मळेकर	इमाव	इमाव	२०-०२-१९६५	प	०९-०१-२००३	०९-०१-२००३	१२-०६-२००३	०९-०१-२००३	२८-०२-२०२३	
८२२	८२२	अनापुवस्ववि	श्री	अ.शं.सानप	भज(ड)	भज(ड)	०७-११-१९७१	प	०९-०१-२००३	०९-०१-२००३	१२-०६-२००३	०९-०१-२००३	३०-११-२०२९	
८२३	८२३	जलसंपदा	श्री	र.के.परब	खुला	खुला	२२-०७-१९६७	प	०१-०२-२००३	०१-०२-२००३	१२-०६-२००३	०१-०२-२००३	३१-०७-२०२५	
८२४	८२४	मवववि	श्री	कृ.ग.वसईकर	विमाप्र	विमाप्र	२८-०८-१९६५	प	०१-०२-२००३	०१-०२-२००३	१२-०६-२००३	०१-०२-२००३	३१-०८-२०२३	
८२५	८२५	मवववि	श्रीमती	अ.दि.गडदे	इमाव		०७-०९-१९५८	सेवा नियमित	०६-०२-१९८१	२३-०३-१९८४	०६-०९-२००३	०१-०२-२००३	३०-०९-२०१६	से.नि. / उ.उ.
८२६	८२६	पापुवस्ववि	श्री	ल.दे.कांबळे	अजा	अजा	२६-१०-१९५८	प	०८-०३-२००१	०८-०३-२००१	२६-१०-२००३	०१-०२-२००३	३१-१०-२०१६	से.नि. / उ.उ.
८२७	८२७	साप्रवि	श्रीमती	प्रा.प्र.महाडीक	खुला		२४-०१-१९५९	सेवा नियमित	०८-०७-१९८५	०१-१२-१९९४	२४-०१-२००४	०१-०२-२००३	३१-०१-२०१७	से.नि. / उ.उ.
८२८	८२८	सपवववि	श्रीमती	का.ए.फर्नांडिस	खुला	खुला	१६-०७-१९६१	प	०३-०५-१९८३	०५-०४-१९८९	०५-०६-२००४	०१-०२-२००३	३१-०७-२०१९	उ.उ.
८२९	८२९	गृह विभाग	श्री	सा.अ.सोनवणे	अजा	अजा	१६-०९-१९६८	अकंपा	०९-०५-१९९४	०९-०५-१९९४	०५-०६-२००४	०१-०२-२००३	३०-०९-२०२६	उ.उ.
८३०	८३०	संसदीय कार्य	श्री	चं.वि.साळवी	अजा		२१-१२-१९६१	सेयो	१२-१२-१९९१	०१-१२-१९९४	०५-०६-२००४	०१-०२-२००३	३१-१२-२०१९	उ.उ.
८३१	८३१	मवववि	श्री	रा.दे.जावळे	अजा	अजा	०२-०५-१९७०	मलोआ	२९३/९४	०३-०८-१९९६	०५-०६-२००४	०१-०२-२००३	३१-०५-२०२८	उ.उ.
८३२	८३२	पापुवस्ववि	श्री	कि.भा.पवार	अजा	अजा	२३-०८-१९७४	अकंपा (असंक)	१३-०८-१९९७	०१-०२-२००३	०५-०६-२००४	०१-०२-२००३	३१-०८-२०३२	असंक मार्फत नियुक्ती
८३३	८३३	साबांवि	श्रीमती	स्मि.नि.महाले	खुला	खुला	१९-०२-१९७८	अकंपा	३१-०८-१९९८	३१-०८-१९९८	०५-०६-२००४	०१-०२-२००३	२९-०२-२०३६	
८३४	८३४	विवन्यावि	श्रीमती	श्र.गी.न्हावकर	खुला		०८-०९-१९६८	असंक	१३-११-१९९८	०१-०२-२००३	०५-०६-२००४	०१-०२-२००३	३०-०९-२०२६	असंक मार्फत नियुक्ती
८३५	८३५	नविवि	श्रीमती	शु.रा.कदम	खुला	खुला	२४-०३-१९७०	प	०७-०८-१९९९	०७-०८-१९९९	०५-०६-२००४	०१-०२-२००३	३१-०३-२०२८	उ.उ.
८३६	८३६	ग्राविवजसंवि	श्री	गु.जा.ठाकरे	इमाव	इमाव	२३-१०-१९६६	मलोआ	१२५९/९७	२१-०२-२०००	०५-०६-२००४	०१-०२-२००३	३१-१०-२०२४	उ.उ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
८३७	८३७	जलसंपदा	श्री	रा.मा.पुरोहित	खुला	खुला	२६-०२-१९६७	अकंपा (असंक)	१७-०७-१९९०	०१-०२-२००३	०५-०६-२००४	०१-०२-२००३	२८-०२-२०२५	असंक मार्फत नियुक्ती
८३८	८३८	कृवपदुम	श्रीमती	गौ.रा.नौकुडकर (कु.एन.जी.शिंदे)	खुला	खुला	१५-१०-१९७५	मलोआ	२१६/९७	१७-०३-२००३	०५-०६-२००४	१७-०३-२००३	३१-१०-२०३३	मविप उत्तीर्ण २०१५/असंक मार्फत नियुक्ती दि.११-०२-१९९९
८३९	८३९	अनापुवग्रासंवि	श्रीमती	क.म.पेडणेकर	खुला	खुला	२०-११-१९६७	अकंपा (असंक)	०७-१०-१९९३		०५-०६-२००४	०१-०२-२००३	३०-११-२०२५	असंक मार्फत नियुक्ती
८४०	८४०	साप्रवि	श्रीमती	श.सु.शेलार	खुला	खुला	०७-०३-१९७०	मलोआ	१८०/९७	०१-०८-२००३	०५-०६-२००४	०१-०८-२००३	३१-०३-२०२८	मविप उत्तीर्ण २०१५/असंक मार्फत नियुक्ती दि.११-०२-१९९९
८४१	८४१	जलसंपदा	श्री	सु.ग.काटे	अजा	अजा	०१-०८-१९६०	प	१२-०२-२००४	१२-०२-२००४	०१-०८-२००५	१२-०२-२००४	३१-०७-२०१८	
८४२	८४२	अनापुवग्रासंवि	श्रीमती	मि.ल.परब	खुला	खुला	०४-११-१९६८	प	०४-०३-२००४	०४-०३-२००४	१५-०५-२००७	०४-०३-२००४	३०-११-२०२६	
८४३	८४३	नविवि	श्रीमती	मी.अ.तोडणकर	इमाव	इमाव	०१-०३-१९६७	प	२१-०६-२००४	२१-०६-२००४	२२-०५-२००६	२१-०६-२००४	२८-०२-२०२५	
८४४	८४४	साबांवि	श्री	अ.ल.जाधव	खुला	खुला	२१-०६-१९६९	प	०३-०८-२००४	०३-०८-२००४	१५-०५-२००७	०३-०८-२००४	३०-०६-२०२७	
८४५	८४५	साआवि	श्री	म.पां.निजाई	विमाप्र		१०-०७-१९६२	मलोआ	०९-०९-१९८८	०९-०९-१९८८	१०-०७-२००७	०३-०८-२००४	३१-०७-२०२०	उ.उ.
८४६	८४६	मववि	श्रीमती	सु.सो.कांबळे	भज(ब)	भज(ब)	०२-११-१९६९	अकंपा	१२-०८-२००४	१२-०८-२००४	२१-०५-२००८	१२-०८-२००४	३०-११-२०२७	स्था.प.स.क.अ.
८४७	८४७	वित्त विभाग	श्रीमती	कु.क.श.फेंद्रे (क.बा.रेडकर)	इमाव	इमाव	२८-०८-१९७८	अकंपा	१९-०८-२००४	१९-०८-२००४	०३-०५-२००५	१९-०८-२००४	३१-०८-२०३६	
८४८	८४८	सपववि	श्री	प्र.ना.धुरी	खुला	खुला	२६-०१-१९६९	प	२३-०८-२००४	२३-०८-२००४	०३-०५-२००५	२३-०८-२००४	३१-०१-२०२७	मविप उत्तीर्ण २०१५
८४९	८४९	कृवपदुम	श्री	उ.दि.पाडावे	खुला	खुला	२१-०१-१९७७	प	२३-०८-२००४	२३-०८-२००४	२२-०५-२००६	२३-०८-२००४	३१-०१-२०३५	
८५०	८५०	अनापुवग्रासंवि	श्री	अ.प्र.थरवळ	इमाव	इमाव	०४-०४-१९६४	अकंपा	२४-०८-२००४	२४-०८-२००४	२१-०५-२००८	२४-०८-२००४	३०-०४-२०२२	
८५१	८५१	साआवि	श्री	सु.स.धुरी	खुला	खुला	०५-०३-१९७०	प	०८-०९-२००४	०८-०९-२००४	०३-०५-२००५	०८-०९-२००४	३१-०३-२०२८	
८५२	८५२	ग्राविवजसंवि	श्रीमती	का.कि.गादेकर	खुला	खुला	२५-०७-१९६६	अकंपा	१६-१२-२००४	१६-१२-२००४	२१-०५-२००८	१६-१२-२००४	३१-०७-२०२४	
८५३	८५३	मववि	श्री	स.द.घाटावकर	इमाव	इमाव	०४-०७-१९७८	अकंपा	१६-१२-२००४	१६-१२-२००४	०३-०५-२००५	१६-१२-२००४	३१-०७-२०३६	मविप उत्तीर्ण २०१५
८५४	८५४	साप्रवि	श्रीमती	अ.अ.काळे	खुला	खुला	१५-०५-१९७१	अकंपा	१७-१२-२००४	१७-१२-२००४	२१-०५-२००८	१७-१२-२००४	३१-०५-२०२९	
८५५	८५५	गृह विभाग	श्री	श.वि.जाधव	खुला	खुला	२५-०२-१९८२	अकंपा	१७-१२-२००४	१७-१२-२००४	०३-०५-२००५	१७-१२-२००४	२९-०२-२०४०	मविप उत्तीर्ण २०१५
८५६	८५६	ग्राविवजसंवि	श्रीमती	सं.मं.अणेराव	खुला	खुला	१४-०६-१९७४	अकंपा	२०-१२-२००४	२०-१२-२००४	०३-०५-२००५	२०-१२-२००४	३०-०६-२०३२	
८५७	८५७	उवतंशिवि	श्रीमती	मा.प्र.कदम	खुला	खुला	२३-०९-१९६५	अकंपा	२०-१२-२००४	२०-१२-२००४	०३-०५-२००५	२०-१२-२००४	३०-०९-२०२३	
८५८	८५८	साप्रवि	श्री	ध.सु.जगदाळे	खुला	खुला	२४-१२-१९७८	अकंपा	२०-१२-२००४	२०-१२-२००४	१५-०५-२००७	२०-१२-२००४	३१-१२-२०३६	
८५९	८५९	कौविवउवि	श्री	म.जि.गट	खुला	खुला	१२-१२-१९७९	अकंपा	२४-१२-२००४	२४-१२-२००४	१५-०५-२००७	२४-१२-२००४	३१-१२-२०३७	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
८६०	८६०	गृह विभाग	श्रीमती	श्र.स.गंगावणे	खुला	खुला	२६-०७-१९७०	अकंपा	२९-१२-२००४	२९-१२-२००४	०३-०५-२००५	२९-१२-२००४	३१-०७-२०२८	
८६१	८६०-१	सपववि	श्री	चं.दा.घरत	विमाप्र	विमाप्र	०१-०६-१९६०	मलोआ	०८-११-१९८२	०८-११-१९८२	०१-०६-२००५	२९-१२-२००४	३०-०६-२०१८	सेप्रप्रप सूट ज्ये.ग.
८६२	८६१	साबांवि	श्री	म.स.साळवी	इमाव	इमाव	२२-०६-१९६०	प	१२-०५-१९९५	१२-०५-१९९५	२२-०६-२००५	२९-१२-२००४	३०-०६-२०१८	उ.उ.
८६३	८६२	नियोजन	श्री	प्र.गि.चौधरी	खुला		०१-०८-१९६०	मलोआ	१७-०२-१९८९	१७-०२-१९८९	०१-०८-२००५	०३-०१-२००५	३१-०७-२०१८	उ.उ.
८६४	८६३	आविवि	श्री	य.गो.मेश्राम	अजा		०४-०८-१९६०	मलोआ	२४-०६-१९९७	२४-०६-१९९७	०४-०८-२००५	०३-०१-२००५	३१-०८-२०१८	उ.उ.
८६५	८६४	सपववि	श्री	बा.भि.शिरगावकर	खुला	खुला	०७-१२-१९६०	प		२४-०५-१९९०	०७-१२-२००५	०३-०१-२००५	३१-१२-२०१८	उ.उ.
८६६	८६५	आविवि	श्रीमती	श.शा.राजाध्यक्ष	खुला	खुला	०२-०४-१९६१	प	०९-०१-१९९७	०९-०१-१९९७	०२-०४-२००६	०३-०१-२००५	३०-०४-२०१९	स्वे.से.नि. दि. ०३-०१-२०१७ म.पू. / उ.उ.
८६७	८६६	साप्रवि	श्रीमती	मं.स.साईल	खुला	खुला	२४-०५-१९६६	प	१७-०६-१९९१	१७-०६-१९९१	२२-०५-२००६	०३-०१-२००५	३१-०५-२०२४	उ.उ.
८६८	८६७	विवन्यावि	श्री	मि.श्रा.गायकवाड	अजा	अजा	०६-११-१९६५	प	०१-११-१९९४	०१-११-१९९४	२२-०५-२००६	०३-०१-२००५	३०-११-२०२३	उ.उ.
८६९	८६८	नियोजन	श्री	सं.सु.जोशी	इमाव	इमाव	०२-०७-१९७२	प	१९-०३-१९९८	१८-०६-२००१	२२-०५-२००६	०३-०१-२००५	३१-०७-२०३०	उ.उ.
८७०	८६९	नविवि	श्री	सं.मा.देसाई	खुला		०१-०६-१९६४	मलोआ (असंक)	०१-०१-२००५	०१-०१-२००५	१५-०५-२००७	०३-०१-२००५	३१-०५-२०२२	असंक मार्फत नियुक्ती
८७१	८७०	गृह विभाग	श्री	अ.ल.पातकर	खुला	खुला	१८-०६-१९७५	अकंपा (असंक)	०१-०१-२००५	०१-०१-२००५	२१-०५-२००८	०३-०१-२००५	३०-०६-२०३३	असंक मार्फत नियुक्ती
८७२	८७१	गृह विभाग	श्रीमती	नि.र.जगताप	खुला	खुला	१३-०५-१९७२	अकंपा (असंक)	०७-०१-२००५	०७-०१-२००५	२१-०५-२००८	०७-०१-२००५	३१-०५-२०३०	असंक मार्फत नियुक्ती
८७३	८७२	सान्यावविसवि	श्री	सु.वि.अमृते	इमाव	इमाव	२४-११-१९८२	अकंपा	२४-०१-२००५	२४-०१-२००५	२२-०५-२००६	२४-०१-२००५	३०-११-२०४०	
८७४	८७३	गृह विभाग	श्री	सा.श्या.गांगण	खुला	खुला	१४-०४-१९८४	अकंपा	२५-०१-२००५	२५-०१-२००५	२१-०५-२००८	२५-०१-२००५	३०-०४-२०४२	
८७५	८७४	साप्रवि	श्रीमती	स्व.प्र.सावंत (स्व.म.पवार)	खुला	खुला	२१-०६-१९८१	अकंपा	२७-०१-२००५	२७-०१-२००५	१५-०५-२००७	२७-०१-२००५	३०-०६-२०३९	मविप उत्तीर्ण २०१५
८७६	८७५	जलसंपदा	श्री	के.य.विरकर	खुला	खुला	२९-०६-१९७६	अकंपा	०१-०२-२००५	०१-०२-२००५	२२-०५-२००६	०१-०२-२००५	३०-०६-२०३४	
८७७	८७६	मववि	श्री	अ.का.दरेकर	खुला	खुला	१८-०९-१९८४	अकंपा	१८-०३-२००५	१८-०३-२००५	१५-०५-२००७	१८-०३-२००५	३०-०९-२०४२	
८७८	८७७	साप्रवि	श्री	प्र.स.पवार	इमाव	इमाव	१८-०४-१९८३	अकंपा	२४-०३-२००५	२४-०३-२००५	२२-०५-२००६	२४-०३-२००५	३०-०४-२०४१	
८७९	८७८	उवतंशिवि	श्रीमती	श्र.श.लाड	खुला	खुला	१८-१०-१९६६	अकंपा	१८-०१-१९९९	०२-०४-२००५	२१-०५-२००८	०२-०४-२००५	३१-१०-२०२४	
८८०	८७९	जलसंपदा	श्री	र.अ.गायकवाड	इमाव	इमाव	०४-१२-१९६८	प	१२-०५-२००५	१२-०५-२००५	१५-०५-२००७	१२-०५-२००५	३१-१२-२०२६	
८८१	८८०	साप्रवि	श्री	पं.स.सावंत	खुला	खुला	१०-०५-१९७४	प	१२-०५-२००५	१२-०५-२००५	२२-०५-२००६	१२-०५-२००५	३१-०५-२०३२	मविप उत्तीर्ण २०१५
८८२	८८१	गृहनिर्माण	श्री	अ.म.घडवले	इमाव	इमाव	०४-१०-१९७५	प	१२-०५-२००५	१२-०५-२००५	२२-०५-२००६	१२-०५-२००५	३१-१०-२०३३	
८८३	८८२	उऊवकावि	श्री	वि.श्या.कुलकर्णी	खुला	खुला	१६-०५-१९७९	प	१३-०५-२००५	१३-०५-२००५	२२-०५-२००६	१३-०५-२००५	३१-०५-२०३७	
८८४	८८३	नविवि	श्री	अ.भ.ढमाळ	खुला	खुला	१८-०८-१९७७	अकंपा	१६-०६-२००५	१६-०६-२००५	२१-०५-२००८	१६-०६-२००५	३१-०८-२०३५	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
८८५	८८४	जलसंपदा	श्री	हे.भो.देवे	खुला	खुला	१८-१२-१९७८	प	२१-०७-२००५	२१-०७-२००५	२२-०५-२००६	२१-०७-२००५	३१-१२-२०३६	
८८६	८८५	साबांवि	श्री	स.अ.गावडे	खुला	खुला	२२-०९-१९८०	प	२१-०७-२००५	२१-०७-२००५	२२-०५-२००६	२१-०७-२००५	३०-०९-२०३८	मविप उत्तीर्ण २०१५
८८७	८८६	गृहनिर्माण	श्री	श.सि.पवार	खुला	खुला	१५-१०-१९७६	प	२६-०७-२००५	२६-०७-२००५	२२-०५-२००६	२६-०७-२००५	३१-१०-२०३४	मविप उत्तीर्ण २०१५
८८८	८८७	गृहनिर्माण	श्री	नि.चं.गवाणकर	खुला	खुला	२१-१२-१९७७	प	२६-०७-२००५	२६-०७-२००५	२२-०५-२००६	२६-०७-२००५	३१-१२-२०३५	मविप उत्तीर्ण २०१५
८८९	८८८	शाशिवक्रीवि	श्री	आ.द.आंग्रे	खुला	खुला	११-०९-१९७३	प	२६-०७-२००५	२६-०७-२००५	१५-०५-२००७	२६-०७-२००५	३०-०९-२०३१	
८९०	८८९	उऊवकावि	श्री	अ.रा.मयेकर	इमाव	इमाव	२९-०७-१९७२	प	२६-०७-२००५	२६-०७-२००५	२१-०५-२००८	२६-०७-२००५	३१-०७-२०३०	
८९१	८९०	पर्यावरण	श्रीमती	वि.शै.डोळस	खुला	खुला	०६-१०-१९७४	अकंपा	१७-०८-२००५	१७-०८-२००५	२१-०५-२००८	१७-०८-२००५	३१-१०-२०३२	
८९२	८९१	गृहनिर्माण	श्री	व.व.शेख	खुला	खुला	०५-०२-१९८६	अकंपा	१७-०८-२००५	१७-०८-२००५	२२-०५-२००६	१७-०८-२००५	२९-०२-२०४४	
८९३	८९२	जलसंपदा	श्री	दि.कृ.कांबळे	अजा	अजा	०५-०१-१९८०	प	०३-०९-२००५	०३-०९-२००५	१५-०५-२००७	०३-०९-२००५	३१-०१-२०३८	
८९४	८९३	गृह विभाग	श्री	स.द.मंचेकर	खुला	खुला	०१-१०-१९८०	प	११-११-२००५	११-११-२००५	२२-०५-२००६	११-११-२००५	३०-०९-२०३८	
८९५	८९४	मववि	श्री	म.चा.गोडसे	खुला	खुला	०२-०४-१९६८	प	१३-०१-२००६	१३-०१-२००६	१५-०५-२००७	१३-०१-२००६	३०-०४-२०२६	
८९६	८९५	साबांवि	श्री	प्र.रा.खंदारे	खुला	खुला	०३-०७-१९७६	प	०८-०२-२००६	०८-०२-२००६	१५-०५-२००७	०८-०२-२००६	३१-०७-२०३४	मविप उत्तीर्ण २०१५
८९७	८९५-१	शाशिवक्रीवि	श्री	बा.ई.पडते	इमाव	इमाव	२०-०१-१९६१	पदोन्नत	१४-०३-२००६	१४-०३-२००६	१५-०३-२००६	१४-०३-२००६	३१-०१-२०१९	सेप्रप्रप सूट
८९८	८९६	विवन्यावि	श्री	भा.भि.गायकवाड	अजा	अजा	०१-०१-१९६३	प	१४-०३-२००६	१४-०३-२००६	२१-०५-२००८	१४-०३-२००६	३१-१२-२०२०	
८९९	८९७	जलसंपदा	श्री	रा.दि.खरात	अजा	अजा	२०-०८-१९७७	प	१४-०३-२००६	१४-०३-२००६	१५-०५-२००७	१४-०३-२००६	३१-०८-२०३५	
९००	८९८	साप्रवि	श्री	यो.का.कदम	खुला	खुला	०३-०६-१९७७	प	०५-०७-२००१	१७-०४-२००६	१५-०५-२००७	१७-०४-२००६	३०-०६-२०३५	
९०१	८९९	विवन्यावि	श्रीमती	प्रि.वि.कुलकर्णी	खुला	खुला	२१-११-१९८४	प	२५-०४-२००६	२५-०४-२००६	१५-०५-२००७	२५-०४-२००६	३०-११-२०४२	
९०२	९००	कृवपदुम	श्री	स.अ.वंजारे	खुला	खुला	२२-०९-१९६६	प	२२-०६-२००६	२२-०६-२००६	१५-०५-२००७	२२-०६-२००६	३०-०९-२०२४	
९०३	९०१	जलसंपदा	श्रीमती	रे.रा.कांबळी	इमाव	इमाव	१९-११-१९६३	प	२२-०६-२००६	२२-०६-२००६	२१-०५-२००८	२२-०६-२००६	३०-११-२०२१	
९०४	९०२	कृवपदुम	श्री	वै.सु.तारळकर	विमाप्र	विमाप्र	०६-०८-१९८०	अकंपा	०१-०७-२००६	०१-०७-२००६	२१-०५-२००८	०१-०७-२००६	३१-०८-२०३८	
९०५	९०३	साप्रवि	श्री	र.कृ.कोरगावकर	खुला	खुला	०९-०६-१९७५	प	१०-०७-२००६	१०-०७-२००६	२१-०५-२००८	१०-०७-२००६	३०-०६-२०३३	
९०६	९०४	साप्रवि	श्रीमती	सु.हे.नातू	खुला		१४-०७-१९६४	मलोआ (असंक)	१८-०७-२००६	१८-०७-२००६	१५-०५-२००७	१८-०७-२००६	३१-०७-२०२२	असंक मार्फत नियुक्ती
९०७	९०५	कृवपदुम	श्रीमती	स्वा.सु.बने	खुला	खुला	३०-०१-१९८१	अकंपा	२८-०७-२००६	२८-०७-२००६	२१-०५-२००८	२८-०७-२००६	३१-०१-२०३९	
९०८	९०६	साबांवि	श्रीमती	श.मो.दवणे	विमाप्र		१९-०४-१९६२	असंक	०१-०८-२००६	०१-०८-२००६	१५-०५-२००७	०१-०८-२००६	३०-०४-२०२०	मविप उत्तीर्ण २०१६/असंक मार्फत नियुक्ती
९०९	९०७	उवतंशिवि	श्रीमती	पू.ग.लांजेकर	खुला	खुला	२४-०१-१९७७	अकंपा (असंक)	०१-०८-२००६	०१-०८-२००६	१५-०५-२००७	०१-०८-२००६	३१-०१-२०३५	मविप उत्तीर्ण २०१५/असंक मार्फत नियुक्ती

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
९१०	९०८	पापुवस्ववि	श्री	प्र.श.धोत्रे	खुला	खुला	१५-०१-१९७०	अकंपा (असंक)	०१-०८-२००६	०१-०८-२००६	१५-०५-२००७	०१-०८-२००६	३१-०१-२०२८	असंक मार्फत नियुक्ती
९११	९०९	उऊवकावि	श्रीमती	र.रा.जाधव	इमाव		११-०७-१९७५	मलोआ (असंक)	१०३/९७	०७-०८-२००६	२१-०५-२००८	०७-०८-२००६	३१-०७-२०३३	मविप उत्तीर्ण २०१६/असंक मार्फत नियुक्ती
९१२	९१०	वित्त विभाग	श्री	सु.भ.जैसवार	खुला		०१-०७-१९५८	असंक	०१-०९-२००६	०१-०९-२००६	०१-०९-२००६	०१-०९-२००६	३०-०६-२०१६	असंक मार्फत नियुक्ती
९१३	९११	सान्यावविसवि	श्री	नं.ग.चव्हाण	खुला		०१-०९-१९६१	असंक	०१-०९-२००६	०१-०९-२००६	०१-०९-२००६	०१-०९-२००६	३१-०८-२०१९	असंक मार्फत नियुक्ती
९१४	९१२	साबांवि	श्रीमती	अ.अ.सुखठणकर	खुला		०३-०५-१९६१	असंक	०१-०९-२००६	०१-०९-२००६	०१-०९-२००६	०१-०९-२००६	३१-०५-२०१९	असंक मार्फत नियुक्ती
९१५	९१३	सपववि	श्री	अ.नि.शेख	खुला		०१-१२-१९६१	असंक	०१-०९-२००६	०१-०९-२००६	०१-१२-२००६	०१-०९-२००६	३०-११-२०१९	असंक मार्फत नियुक्ती
९१६	९१४	नियोजन	श्रीमती	अ.नं.म्हात्रे	खुला		१४-१२-१९६४	मलोआ (असंक)	१३७९/८४	०१-०९-२००६	१५-०५-२००७	०१-०९-२००६	३१-१२-२०२२	निधन दि.१३-१०-२०१६ असंक मार्फत नियुक्ती
९१७	९१५	गृह विभाग	श्री	सु.सु.मांजरेकर	इमाव	इमाव	२७-०९-१९६९	अकंपा	०१-०९-२००६	०१-०९-२००६	१५-०५-२००७	०१-०९-२००६	३०-०९-२०२७	
९१८	९१६	साबांवि	श्रीमती	प्र.प्र.नवाळे	इमाव	खुला	२९-०९-१९७५	अकंपा	०१-०९-२००६	०१-०९-२००६	१५-०५-२००७	०१-०९-२००६	३०-०९-२०३३	
९१९	९१७	वैशिवऔद्रवि	श्री	सं.वा.सावंत	खुला		१३-०९-१९६३	असंक	०१-०९-२००६	०१-०९-२००६	१३-०९-२००८	०१-०९-२००६	३०-०९-२०२१	असंक मार्फत नियुक्ती
९२०	९१८	सपववि	श्री	एस.आय.गजरे (एस.आय. फौजदार)	खुला	खुला	२९-१०-१९७१	अकंपा (असंक)	०१-०९-२००६	०१-०९-२००६	१८-०५-२०१०	०१-०९-२००६	३१-१०-२०२९	असंक मार्फत नियुक्ती
९२१	९१९	नियोजन	श्री	सु.अं.मोरे	खुला		१६-१०-१९५९	असंक	१६-०९-२००६	१६-०९-२००६	१६-०९-२००६	१६-०९-२००६	३१-१०-२०१७	असंक मार्फत नियुक्ती
९२२	९२०	गृहनिर्माण	श्रीमती	शा.अ.शेख	खुला	खुला	१८-०४-१९६९	मलोआ	७२/९३	०१-११-१९९४	१५-०५-२००७	१६-०९-२००६	३०-०४-२०२७	उ.उ.
९२३	९२१	जलसंपदा	श्री	उ.भै.होडगे	खुला	खुला	०८-०३-१९६४	प	२२-०१-१९९६	२२-०१-१९९६	१५-०५-२००७	१६-०९-२००६	३१-०३-२०२२	उ.उ.
९२४	९२२	गृह विभाग	श्री	कि.रा.उंडे	अज	अज	०९-०९-१९६५	प	१८-१०-१९९७	१८-१०-१९९७	१५-०५-२००७	१६-०९-२००६	३०-०९-२०२३	उ.उ./स्था.प.स.क.अ.
९२५	९२३	साप्रवि	श्रीमती	प्र.प्र.कदम	खुला	खुला	१०-०१-१९७३	अकंपा (असंक)	१७-०३-२००३	१७-०३-२००३	१५-०५-२००७	१६-०९-२००६	३१-०१-२०३१	उ.उ./असंक मार्फत नियुक्ती
९२६	९२४	गृह विभाग	श्री	जि.ना.कल्याणी	खुला	खुला	०१-०२-१९६५	अकंपा	२८-०७-२००३	२८-०७-२००३	१५-०५-२००७	१६-०९-२००६	३१-०१-२०२३	उ.उ.
९२७	९२५	सपववि	श्रीमती	स्व.शै.एडवणकर	इमाव	इमाव	१५-०६-१९७७	असंक	१६-१०-२००६	१६-१०-२००६	१५-०५-२००७	१६-१०-२००६	३०-०६-२०३५	
९२८	९२५-१	नविवि	श्री	अ.का.पिंपळे	भज(ड)	भज(ड)	१७-०५-१९६२	मलोआ	१४-०६-१९८९	१४-०६-१९८९	१७-०५-२००७	१६-१०-२००६	३१-०५-२०२०	सेप्रप्रप सूट ज्ये.ग.
९२९	९२६	गृह विभाग	श्री	प्र.म.घाडीगावकर	खुला		२५-०६-१९६४	मलोआ	१६८९/८४	३०-०१-१९८६	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३०-०६-२०२२	उ.उ.
९३०	९२७	वित्त विभाग	श्रीमती	प्र.अ.शिंदे	अजा	खुला	२५-०३-१९७३	मलोआ	७/९२	०४-०६-१९९३	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३१-०३-२०३१	उ.उ.
९३१	९२८	कृवपदुम	श्री	सु.ग.दिवेकर	अजा	अजा	२४-०६-१९६८	प	०१-०३-१९९६	०१-०३-१९९६	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३०-०६-२०२६	उ.उ.
९३२	९२९	गृह विभाग	श्रीमती	हे.म.टिक्कस	अज	अज	०३-०४-१९७१	मलोआ	१०३३/९४	३०-०६-१९९७	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३०-०४-२०२९	उ.उ.
९३३	९३०	साबांवि	श्री	स.गि.प्रधान	खुला	खुला	१९-०३-१९७८	अकंपा	१३-१२-२०००	१३-१२-२०००	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३१-०३-२०३६	उ.उ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
९३४	९३१	गृह विभाग	श्री	सु.ता.सकट	अजा	अजा	०१-०८-१९६८	प	०२-११-२००२	०२-११-२००२	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३१-०७-२०२६	उ.उ.
९३५	९३२	शाशिवक्रीवि	श्री	र.रा.कडव	खुला	खुला	२५-०९-१९६५	प	०१-०१-२००४	०१-०१-२००४	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३०-०९-२०२३	उ.उ.
९३६	९३३	गृह विभाग	श्रीमती	सु.वि.पाटील (नि.भा.गावकर)	इमाव	इमाव	१०-०६-१९७०	अकंपा	१६-१२-२००४	१६-१२-२००४	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३०-०६-२०२८	उ.उ.
९३७	९३४	मववि	श्री	र.अ.सावंत	खुला	खुला	१४-१०-१९८४	अकंपा	२०-१२-२००४	२०-१२-२००४	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३१-१०-२०४२	उ.उ.
९३८	९३५	वित्त विभाग	श्री	आ.वि.सावंत	खुला	खुला	०३-०६-१९७९	अकंपा	१९-०१-२००५	१९-०१-२००५	२१-०५-२००८	१६-१०-२००६	३०-०६-२०३७	उ.उ.
९३९	९३६	गृह विभाग	श्री	स.ज.तपासे	अजा		२६-०५-१९७४	मलोआ (असंक)	०१-११-२००६	०१-११-२००६	२१-०५-२००८	०१-११-२००६	३१-०५-२०३२	असंक मार्फत नियुक्ती
९४०	९३७	ग्राविवजसंवि	श्री	गि.कृ.मेनन	खुला		२९-०४-१९७३	असंक	०१-११-२००६	०१-११-२००६	२०-०५-२००९	०१-११-२००६	३०-०४-२०३१	असंक मार्फत नियुक्ती
९४१	९३८	साप्रवि	श्री	सि.ह.कांबळे	अजा		२०-०२-१९६५	असंक	०६-११-२००६	०६-११-२००६	२०-०२-२०१०	०६-११-२००६	२८-०२-२०२३	
९४२	९३९	साआवि	श्रीमती	सु.द.जाधव	भज(क)	भज(क)	०६-०९-१९६३	प	०६-०१-२००७	०६-०१-२००७	२१-०५-२००८	०६-०१-२००७	३०-०९-२०२१	स्था.प.स.क.अ.
९४३	९४०	साआवि	श्री	कै.रा.तिवारी	खुला	खुला	०१-०८-१९६७	प	०१-०२-२००७	०१-०२-२००७	१८-०५-२०१०	०१-०२-२००७	३१-०७-२०२५	
९४४	९४१	मववि	श्री	रा.भि.मोरे	अजा	अजा	१६-०६-१९६६	अकंपा	०२-०४-२००७	०२-०४-२००७	२१-०५-२००८	०२-०४-२००७	३०-०६-२०२४	
९४५	९४२	ग्राविवजसंवि	श्री	र.ल.सावंत	खुला	खुला	११-०५-१९६८	प	०९-०४-२००७	०९-०४-२००७	२१-०५-२००८	०९-०४-२००७	३१-०५-२०२६	
९४६	९४३	गृह विभाग	श्रीमती	वै.वि.अळीम	इमाव		३१-१२-१९७१	मलोआ (असंक)	३०-०४-२००७	३०-०४-२००७	२१-०५-२००८	३०-०४-२००७	३१-१२-२०२९	असंक मार्फत नियुक्ती
९४७	९४४	सान्यावविसवि	श्रीमती	प्रि.र.पवार	अजा	अजा	०६-०८-१९७०	प (असंक)	३०-०४-२००७	३०-०४-२००७	२१-०५-२००८	३०-०४-२००७	३१-०८-२०२८	असंक मार्फत नियुक्ती
९४८	९४५	गृह विभाग	श्री	म.का.मोरे	खुला	खुला	२१-०८-१९६९	प (असंक)	३०-०४-२००७	३०-०४-२००७	२१-०५-२००८	३०-०४-२००७	३१-०८-२०२७	मविप उत्तीर्ण २०१५/असंक मार्फत नियुक्ती
९४९	९४६	सान्यावविसवि	श्री	सं.हि.गायकर	इमाव	इमाव	१४-०४-१९६५	प	१६-०७-१९९९	०८-०५-२००७	१४-०४-२०१०	०८-०५-२००७	३०-०४-२०२३	
९५०	९४७	साप्रवि	श्रीमती	श्वे.स.सावंत	खुला	खुला	०५-०९-१९७१	प	१६-०७-१९९९	०८-०५-२००७	२०-०५-२००९	०८-०५-२००७	३०-०९-२०२९	
९५१	९४८	मववि	श्री	सु.बा.जावळे	अजा	अजा	१०-०२-१९७३	प	१६-०७-१९९९	०८-०५-२००७	२०-०५-२००९	०८-०५-२००७	२८-०२-२०३१	मविप उत्तीर्ण २०१५
९५२	९४९	अनापुवग्रासंवि	श्री	वि.तु.शिर्के	खुला	खुला	२७-१०-१९७२	प	१६-०७-१९९९	०८-०५-२००७	२०-०५-२००९	०८-०५-२००७	३१-१०-२०३०	
९५३	९५०	पापुवस्ववि	श्री	ज्ञा.स.परब	खुला	खुला	०७-०७-१९७२	प	१६-०७-१९९९	०८-०५-२००७	२०-०५-२००९	०८-०५-२००७	३१-०७-२०३०	
९५४	९५१	मववि	श्री	सं.भा.सकपाळ	अजा	अजा	२७-०८-१९७४	प	१६-०७-१९९९	०८-०५-२००७	२०-०५-२००९	०८-०५-२००७	३१-०८-२०३२	मविप उत्तीर्ण २०१५
९५५	९५२	अनापुवग्रासंवि	श्रीमती	व.भ.गेरा	खुला	खुला	२९-०९-१९८०	अकंपा	२९-०५-२००७	२९-०५-२००७	२१-०५-२००८	२९-०५-२००७	३०-०९-२०३८	
९५६	९५३	ग्राविवजसंवि	श्रीमती	र.रि.शेख	खुला	खुला	१०-०२-१९६८	प	२६-०६-२००७	२५-०६-२००७	२१-०५-२००८	२५-०६-२००७	२८-०२-२०२६	
९५७	९५४	अनापुवग्रासंवि	श्री	ता.शं.चोरमुले	भज(क)	भज(क)	०१-०६-१९६६	प	२६-०७-२००७	२६-०७-२००७	२१-०५-२००८	२६-०७-२००७	३१-०५-२०२४	स्था.प.स.क.अ.
९५८	९५५	जलसंपदा	श्रीमती	अ.न.नाईक	खुला	खुला	१८-०९-१९६५	प	२६-०७-२००७	२६-०७-२००७	२१-०५-२००८	२६-०७-२००७	३०-०९-२०२३	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
९५९	९५६	उवतंशिवि	श्री	गो.च.राणे	खुला	खुला	२३-११-१९७३	प	२६-०७-२०००	२८-०७-२००७	२१-०५-२००८	२८-०७-२००७	३०-११-२०३१	
९६०	९५७	पापुवस्ववि	श्रीमती	सु.द.नाकटे	इमाव	इमाव	३१-०५-१९७०	प	२४-०८-२००७	२४-०८-२००७	२१-०५-२००८	२४-०८-२००७	३१-०५-२०२८	
९६१	९५८	सपववि	श्री	सु.स.भोसले	खुला	खुला	२४-०१-१९६९	प	२८-०९-२००७	२८-०९-२००७	२१-०५-२००८	२८-०९-२००७	३१-०१-२०२७	
९६२	९५९	कृवपदुम	श्री	श्री.मा.धुमाळ	खुला	खुला	०१-०६-१९६९	प	२८-०९-२००७	२८-०९-२००७	२१-०५-२००८	२८-०९-२००७	३१-०५-२०२७	
९६३	९६०	ग्राविवजसंवि	श्री	स.म.सावंत	खुला	खुला	२६-०३-१९७३	प	१५-०१-२००८	१५-०१-२००८	२१-०५-२००८	१५-०१-२००८	३१-०३-२०३१	मविप उत्तीर्ण २०१६
९६४	९६१	शाशिवक्रीवि	श्री	वि.चं.पतयान	खुला	खुला	१७-११-१९८३	प	१५-०१-२००८	१५-०१-२००८	२१-०५-२००८	१५-०१-२००८	३०-११-२०४१	
९६५	९६२	अनापुवग्रासंवि	श्रीमती	अ.ग.देसाई	अजा	अजा	०१-११-१९५८	प	१६-०१-२००८	१६-०१-२००८	१७-०१-२००८	१६-०१-२००८	३१-१०-२०१६	
९६६	९६३	गृह विभाग	श्री	रा.वि.जाधव	अजा	अजा	०१-०७-१९६७	प	१६-०१-२००८	१६-०१-२००८	२१-०५-२००८	१६-०१-२००८	३०-०६-२०२५	
९६७	९६४	जलसंपदा	श्री	रा.ज.जाधव	अजा	अजा	१५-०८-१९६८	प	१६-०१-२००८	१६-०१-२००८	२१-०५-२००८	१६-०१-२००८	३१-०८-२०२६	
९६८	९६५	मववि	श्री	वि.दि.मेळेकर	इमाव	इमाव	१०-०७-१९७८	प	१६-०१-२००८	१६-०१-२००८	२१-०५-२००८	१६-०१-२००८	३१-०७-२०३६	मविप उत्तीर्ण २०१६
९६९	९६६	वित्त विभाग	श्री	र.श्री.कोयंडे	इमाव	इमाव	२५-११-१९६६	प	१६-०१-२००८	१६-०१-२००८	२०-०५-२००९	१६-०१-२००८	३०-११-२०२४	
९७०	९६७	ग्राविवजसंवि	श्री	मो.शं.चोरगे	इमाव	इमाव	२३-११-१९७८	प	१६-०१-२००८	१६-०१-२००८	२७-०५-२०११	१६-०१-२००८	३०-११-२०३६	
९७१	९६८	पापुवस्ववि	श्री	क.वि.म्हात्रे	इमाव	इमाव	२७-०६-१९६८	प	०१-०२-२००८	०१-०२-२००८	२१-०५-२००८	०१-०२-२००८	३०-०६-२०२६	
९७२	९६९	साआवि	श्री	सं.दि.वरवडेकर	इमाव	इमाव	२३-१२-१९७२	प	०१-०२-२००८	०१-०२-२००८	२१-०५-२००८	०१-०२-२००८	३१-१२-२०३०	
९७३	९७०	कौविवउवि	श्रीमती	मा.अ.जाधव	विजा(अ)	विजा(अ)	२१-११-१९७६	प	०१-०२-२००८	०१-०२-२००८	२१-०५-२००८	०१-०२-२००८	३०-११-२०३४	स्था.प.स.क.अ.
९७४	९७१	गृह विभाग	श्री	हे.ना.राणे	खुला	खुला	११-१२-१९७६	प	०१-०२-२००८	०१-०२-२००८	२१-०५-२००८	०१-०२-२००८	३१-१२-२०३४	
९७५	९७२	अनापुवग्रासंवि	श्री	प्र.भा.पवार	खुला	खुला	२३-०५-१९७७	प	०१-०२-२००८	०१-०२-२००८	२१-०५-२००८	०१-०२-२००८	३१-०५-२०३५	
९७६	९७३	गृह विभाग	श्री	मि.रा.कानडे	खुला	खुला	१६-०३-१९७९	प	०१-०२-२००८	०१-०२-२००८	२१-०५-२००८	०१-०२-२००८	३१-०३-२०३७	
९७७	९७४	नविवि	श्री	र.बा.थोरात	अजा	अजा	२७-११-१९६६	प	०८-०२-२००८	०८-०२-२००८	२१-०५-२००८	०८-०२-२००८	३०-११-२०२४	
९७८	९७५	साप्रवि	श्रीमती	सु.प्र.सांगळे	भज(ड)	भज(ड)	१७-०८-१९७३	प	०८-०२-२००८	०८-०२-२००८	२१-०५-२००८	०८-०२-२००८	३१-०८-२०३१	
९७९	९७६	नविवि	श्री	म.पा.लोखंडे	अजा	अजा	२३-०१-१९७४	प	०८-०२-२००८	०८-०२-२००८	२१-०५-२००८	०८-०२-२००८	३१-०१-२०३२	
९८०	९७७	वित्त विभाग	श्री	चं.चा.पाटील	विमाप्र	विमाप्र	१७-०५-१९६६	प	१२-०२-२००८	१२-०२-२००८	१७-०५-२०११	१२-०२-२००८	३१-०५-२०२४	
९८१	९७८	नविवि	श्रीमती	उ.उ.बागवे	खुला	खुला	२१-०६-१९६८	प	१२-०२-२००८	१२-०२-२००८	१५-०५-२०१२	१२-०२-२००८	३०-०६-२०२६	
९८२	९७९	मववि	श्री	उ.रा.गावडे	खुला	खुला	१४-११-१९७२	प	०४-०३-२००८	०४-०३-२००८	२७-०५-२०११	०४-०३-२००८	३०-११-२०३०	
९८३	९८०	कृवपदुम	श्रीमती	श.सि.घोडके	अजा	अजा	०१-०६-१९५८	प	०५-०३-२००८	०५-०३-२००८	०६-०३-२००८	०५-०३-२००८	३१-०५-२०१६	
९८४	९८१	विवन्यावि	श्री	श.दौ.चवरे	खुला	खुला	१२-०६-१९६३	प	१६-०४-१९९०	१६-०४-१९९०	१३-०६-२००८	०५-०३-२००८	३०-०६-२०२१	सेप्रप्रप सूट
९८५	९८२	साप्रवि	श्री	दि.स.हांडे	अजा	अजा	१०-०७-१९६३	प	०५-०४-१९८९	०५-०४-१९८९	०९-०७-२००८	०५-०३-२००८	३१-०७-२०२१	सेप्रप्रप सूट
९८६	९८३	अनापुवग्रासंवि	श्री	कि.वि.ठाकूर	इमाव		०४-१२-१९६०	असंक	१५-०३-२००८	१५-०३-२००८	२७-०५-२०११	१५-०३-२००८	३१-१२-२०१८	असंक मार्फत नियुक्ती
९८७	९८४	विवन्यावि	श्री	का.म.बांदकर	खुला	खुला	२४-०७-१९६८	प	२५-०३-२००८	२५-०३-२००८	१८-०५-२०१०	२५-०३-२००८	३१-०७-२०२६	
९८८	९८५	जलसंपदा	श्री	सु.धा.तावडे	खुला	खुला	०८-१०-१९७१	प	०४-०४-२००८	०४-०४-२००८	२०-०५-२००९	०४-०४-२००८	३१-१०-२०२९	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
९८९	९८६	शाशिवक्रीवि	श्री	सं.अ.धाईजे	अजा	अजा	०३-११-१९८३	प	०४-०४-२००८	०४-०४-२००८	२०-०५-२००९	०४-०४-२००८	३०-११-२०४१	मविप उत्तीर्ण २०१६
९९०	९८७	शाशिवक्रीवि	श्रीमती	अ.र.मोरे	विमाप्र		२०-१०-१९७८	मलोआ (असंक)	०४-०४-२००८	०४-०४-२००८	२०-०५-२००९	०४-०४-२००८	३१-१०-२०३६	मविप उत्तीर्ण २०१६/असंक मार्फत नियुक्ती
९९१	९८८	सान्यावविसवि	श्रीमती	गं.ज.मेहेर	विमाप्र	विमाप्र	२६-०४-१९८६	प	०४-०४-२००८	०४-०४-२००८	२०-०५-२००९	०४-०४-२००८	३०-०४-२०४४	
९९२	९८९	ग्राविवजसंवि	श्री	स.गों.नाईक	खुला	खुला	०१-०५-१९७०	प	०९-०४-२००८	०९-०४-२००८	२०-०५-२००९	०९-०४-२००८	३०-०४-२०२८	
९९३	९९०	उऊवकावि	श्रीमती	भा.भ.बांदेकर	इमाव	इमाव	१८-११-१९६९	प	०९-०४-२००८	०९-०४-२००८	२०-०५-२००९	०९-०४-२००८	३०-११-२०२७	
९९४	९९१	विवन्यावि	श्रीमती	अ.अ.नाडकर्णी (वृ.वि.जाधव)	खुला	खुला	११-११-१९७९	प	१५-०४-२००८	१५-०४-२००८	२०-०५-२००९	१५-०४-२००८	३०-११-२०३७	
९९५	९९२	मववि	श्री	शं.आ.खुटवड	खुला	खुला	१४-१२-१९८२	मलोआ	६/२००७	१४-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-१२-२०४०	मविप उत्तीर्ण २०१६
९९६	९९३	जलसंपदा	श्रीमती	शु.र.राणे	खुला	खुला	०६-०५-१९७८	मलोआ	७/२००७	२६-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०५-२०३६	मविप उत्तीर्ण २०१६
९९७	९९४	साप्रवि	श्री	अ.तु.नाकते	इमाव	खुला	२८-०९-१९७२	मलोआ	२४/२००७	१५-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३०-०९-२०३०	मविप उत्तीर्ण २०१६
९९८	९९५	साआवि	श्री	चं.स.हगवणे	अजा	खुला	३०-०१-१९७४	मलोआ	३२/२००७	०३-०६-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०१-२०३२	मविप उत्तीर्ण २०१६
९९९	९९६	जलसंपदा	श्रीमती	दि.दि.नाकते (अ.अ.गोवारे)	इमाव	खुला	१४-११-१९७५	मलोआ	५४/२००७	२२-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३०-११-२०३३	मविप उत्तीर्ण २०१६
१०००	९९७	नियोजन	श्रीमती	स्मि.प्रि.भालेराव (स्मि.म.बागेश्वर)	अजा	खुला	१५-०८-१९८६	मलोआ	६८/२००७	२०-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०८-२०४४	मविप उत्तीर्ण २०१६
१००१	९९८	साप्रवि	श्रीमती	कुं.सु.पायघन (कुं.सा.पाटील)	इमाव	खुला	१७-०९-१९८७	मलोआ	९३/२००७	१२-०६-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३०-०९-२०४५	मविप उत्तीर्ण २०१६
१००२	९९९	उवतंशिवि	श्री	वि.पुं.शिंदे	अज		१०-१०-१९७१	मलोआ	९९/२००७	१४-०५-२००८	२७-०५-२०११	१३-०५-२००८	३१-१०-२०२९	स्था.प.स.क.अ.
१००३	१०००	गृह विभाग	श्रीमती	वं.प्र.कांबळे (वं.रा.अहिरे)	अजा	खुला	२१-०५-१९७९	मलोआ	१५४/२००७	३०-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०५-२०३७	मविप उत्तीर्ण २०१६
१००४	१००१	आविवि	श्रीमती	सं.क.राणे (सं.रा.सावंत)	खुला	खुला	३०-०५-१९७५	मलोआ	१६२/२००८	२८-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०५-२०३३	मविप उत्तीर्ण २०१६
१००५	१००२	मववि	श्री	श्री.रा.पंल्हाडे	इमाव	इमाव	०७-०६-१९८१	मलोआ	२१६/२००७	०५-०६-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३०-०६-२०३९	मविप उत्तीर्ण २०१६
१००६	१००३	मववि	श्री	सु.बा.लांडे	भज(क)	भज(क)	२०-१०-१९८४	मलोआ	३१७/२००७	१५-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-१०-२०४२	स्था.प.स.क.अ.
१००७	१००४	गृह विभाग	श्री	म.पां.खोटरे	अज	अज	१३-०६-१९८६	मलोआ	३५४/२००७	१४-०५-२००८	१८-०५-२०१०	१३-०५-२००८	३०-०६-२०४४	स्था.प.स.क.अ.
१००८	१००५	साबांवि	श्रीमती	श.शां.गुडेकर	इमाव	इमाव	२४-०९-१९७५	मलोआ	३७६/२००७	२९-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३०-०९-२०३३	मविप उत्तीर्ण २०१६
१००९	१००६	जलसंपदा	श्रीमती	मि.सू.भगत	इमाव	इमाव	२८-०५-१९७७	मलोआ	३७७/२००७	१३-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०५-२०३५	मविप उत्तीर्ण २०१६
१०१०	१००७	अनापुवग्रासंवि	श्रीमती	प्र.व.साळवे	अजा	अजा	०७-०२-१९७०	मलोआ	३८६/२००७	२७-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	२९-०२-२०२८	मविप उत्तीर्ण २०१६

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१०११	१००८	ग्राविवजसंवि	श्रीमती	सु.श्री.होंदुले (सु.कि.जाधव)	विजा(अ)	विजा(अ)	२०-०७-१९७९	मलोआ	४००/२००७	२२-०५-२००८	१८-०५-२०१०	१३-०५-२००८	३१-०७-२०३७	स्था.प.स.क.अ.
१०१२	१००९	विवन्यावि	श्रीमती	आ.ज.मेहेर	विमाप्र	विमाप्र	०९-१०-१९८०	मलोआ	४०१/२००७	१३-०५-२००८	१८-०५-२०१०	१३-०५-२००८	३१-१०-२०३८	
१०१३	१०१०	जलसंपदा	श्री	ज्ञा.गं.ठाकूर	अज	अज	१७-०३-१९७२	मलोआ	४२५/२००७	०६-०६-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०३-२०३०	
१०१४	१०११	पापुवस्वවि	श्रीमती	स्मि.आ.सरगर (स्मि.शि.शेळके)	भज(क)	भज(क)	०६-०३-१९८२	मलोआ	४३४/२००७	०४-०६-२००८	१८-०५-२०१०	१३-०५-२००८	३१-०३-२०४०	स्था.प.स.क.अ.
१०१५	१०१२	मववि	श्री	प्र.भा.किणी	विमाप्र	खुला	१४-०८-१९७२	मलोआ	४३८/२००८	०२-०६-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०८-२०३०	
१०१६	१०१३	साप्रवि	श्रीमती	रे.प्र.गावित (रे.पां.खोटरे)	अज	अज	१३-०४-१९८३	मलोआ	४४७/२००७	१३-०५-२००८	१८-०५-२०१०	१३-०५-२००८	३०-०४-२०४१	स्था.प.स.क.अ.
१०१७	१०१४	नविवि	श्री	मा.को.सुरवसे	अज	अज	१०-०१-१९७६	मलोआ	४९७/२००७	०२-०६-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०१-२०३४	स्था.प.स.क.अ.
१०१८	१०१५	साप्रवि	श्रीमती	शी.उ.राठोड	विजा(अ)	विजा(अ)	०१-०५-१९८४	मलोआ	४९८/२००७	०३-०६-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३०-०४-२०४२	स्था.प.स.क.अ.
१०१९	१०१६	मववि	श्री	स.का.सातकर	अज	अज	१५-११-१९८३	मलोआ	५०२/२००७	२०-०५-२००८	२७-०५-२०११	१३-०५-२००८	३०-११-२०४१	स्था.प.स.क.अ.
१०२०	१०१७	गृह विभाग	श्री	मं.द.हेमाडे	अज	अज	२४-०३-१९८४	मलोआ	५१३/२००७	१२-०६-२००८	१८-०५-२०१०	१३-०५-२००८	३१-०३-२०४२	स्था.प.स.क.अ.
१०२१	१०१८	उवतंशिवि	श्री	बा.मा.गभाले	अज	अज	२५-०५-१९७८	मलोआ	५२१/२००७	१७-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०५-२०३६	स्था.प.स.क.अ.
१०२२	१०१९	गृहनिर्माण	श्रीमती	कि.ग.पवार	अज	अज	१२-०३-१९८०	मलोआ	५४४/२००७	२७-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३१-०३-२०३८	खुले
१०२३	१०२०	पापुवस्ववि	श्री	द.कै.गिरी	भज(ब)	भज(ब)	०५-०६-१९७९	मलोआ	६८४/२००७	१३-०५-२००८	२०-०५-२००९	१३-०५-२००८	३०-०६-२०३७	मविप उत्तीर्ण २०१६
१०२४	१०२१	मववि	श्री	रा.रा.खैरकर	भज(क)	भज(क)	१३-०५-१९८०	मलोआ	८०४/२००७	२७-०५-२००८	२०-०५-२००९	१५-०५-२००८	३१-०५-२०३८	स्था.प.स.क.अ.
१०२५	१०२२	वैशिवऔद्रवि	श्री	अ.गो.गावडे	भज(क)	भज(क)	१९-११-१९८३	मलोआ	८०७/२००७	१५-०५-२००८	२०-०५-२००९	१५-०५-२००८	३०-११-२०४१	स्था.प.स.क.अ.
१०२६	१०२३	नविवि	श्री	सु.रं.ससाणे	अज	अज	१३-०१-१९८१	मलोआ	९३३/२००७	१५-०५-२००८	१८-०५-२०१०	१५-०५-२००८	३१-०१-२०३९	स्था.प.स.क.अ.
१०२७	१०२४	आविवि	श्री	अ.रा.वसईकर	विमाप्र	विमाप्र	०५-०८-१९६९	प	२३-०५-२००८	२३-०५-२००८	२७-०५-२०११	२३-०५-२००८	३१-०८-२०२७	
१०२८	१०२५	मववि	श्री	सं.बा.बागुल	अज	अज	०५-१२-१९८५	मलोआ	९४८/२००७	२३-०५-२००८	२०-०५-२००९	२३-०५-२००८	३१-१२-२०४३	स्था.प.स.क.अ.
१०२९	१०२६	मववि	श्री	भ.ना.बिडे	भज(क)	भज(क)	०१-०७-१९७३	प	२३-०५-२००८	२३-०५-२००८	२०-०५-२००९	२३-०५-२००८	३०-०६-२०३१	स्था.प.स.क.अ.
१०३०	१०२७	वैशिवऔद्रवि	श्री	सं.दा.खताळ	भज(क)	भज(क)	२२-०२-१९८०	प	२३-०५-२००८	२३-०५-२००८	२०-०५-२००९	२३-०५-२००८	२८-०२-२०३८	
१०३१	१०२८	गृहनिर्माण	श्री	नि.बा.तडोसे	अज	अज	२०-१२-१९७९	मलोआ	९४९/२००७	२९-०५-२००८	२०-०५-२००९	२६-०५-२००८	३१-१२-२०३७	स्था.प.स.क.अ.
१०३२	१०२९	विवन्यावि	श्री	अ.दि.घुटे	खुला (शा.अ.)	खुला	०५-०५-१९८०	मलोआ	१००७/२००७	२६-०५-२००८	१८-०५-२०१०	२६-०५-२००८	३१-०५-२०३८	
१०३३	१०३०	पापुवस्ववि	श्रीमती	मा.कृ.पालकर	खुला	खुला	०६-०१-१९८६	प	२७-०५-२००८	२७-०५-२००८	२७-०५-२०११	२७-०५-२००८	३१-०१-२०४४	
१०३४	१०३१	गृह विभाग	श्री	गो.बा.बोरसे	इमाव (शा.अ.)		२०-११-१९७९	मलोआ	०२-०६-२००८	०२-०६-२००८	२७-०५-२०११	०२-०६-२००८	३०-११-२०३७	
१०३५	१०३२	विवन्यावि	श्रीमती	क.ग.मेश्राम (क.दा.सिडाम)	अज	अज	३१-१२-१९८०	मलोआ (इं.)	२४/२००७	०५-०६-२००८	२०-०५-२००९	०५-०६-२००८	३१-१२-२०३८	स्था.प.स.क.अ.
१०३६	१०३३	विवन्यावि	श्रीमती	म.म.परदेशी	विजा(अ)	विजा(अ)	१३-०६-१९८०	मलोआ (इं.)	३७/२००७	०५-०६-२००८	१८-०५-२०१०	०५-०६-२००८	३०-०६-२०३८	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१०३७	१०३४	कृवपदुम	श्री	पां.ग.मडके	अज	अज	२३-०९-१९७५	मलोआ	९५०/२००७	१६-०६-२००८	१८-०५-२०१०	१६-०६-२००८	३०-०९-२०३३	स्था.प.स.क.अ.
१०३८	१०३५	मववि	श्री	प्र.बा.पुणेकर	अजा	अजा	०९-१०-१९६४	प	२२-०४-१९९३	२२-०६-२००८	१०-१०-२००९	२२-०६-२००८	३१-१०-२०२२	
१०३९	१०३६	अनापुवग्रासंवि	श्री	अ.लिं.माने	विजा(अ)	विजा(अ)	१०-०२-१९७४	प	२३-०६-२००८	२३-०६-२००८	२०-०५-२००९	२३-०६-२००८	२९-०२-२०३२	स्था.प.स.क.अ.
१०४०	१०३७	जलसंपदा	श्री	अं.म.बिले	इमाव	इमाव	३१-०७-१९६३	प	०१-०८-२००८	०१-०८-२००८	०२-०८-२००८	०१-०८-२००८	३१-०७-२०२१	
१०४१	१०३८	मववि	श्री	अ.ग.सुर्वे	इमाव	इमाव	०८-०२-१९६६	प	१३-०८-२००८	१३-०८-२००८	०९-०२-२०११	१३-०८-२००८	२९-०२-२०२४	सेप्रप्रप सूट
१०४२	१०३९	पापुवस्वि	श्री	नि.द.लोखंडे	अजा	अजा	३०-१२-१९६३	प	०९-०९-२००८	०९-०९-२००८	३०-१२-२००८	०९-०९-२००८	३१-१२-२०२१	
१०४३	१०४०	जलसंपदा	श्रीमती	शै.रा.कदम	खुला	खुला	१८-०९-१९८३	अकंपा	२३-०९-२००८	२३-०९-२००८	२०-०५-२००९	२३-०९-२००८	३०-०९-२०४१	
१०४४	१०४१	मववि	श्री	पां.स.कांबळी	इमाव	इमाव	३०-०१-१९७०	प	०७-१०-२००८	०७-१०-२००८	२०-०५-२००९	०७-१०-२००८	३१-०१-२०२८	
१०४५	१०४२	पापुवस्वि	श्री	म.पां.संखे	भज(ड)	भज(ड)	०१-०६-१९७०	प	०७-१०-२००८	०७-१०-२००८	२०-०५-२००९	०७-१०-२००८	३१-०५-२०२८	
१०४६	१०४३	वित्त विभाग	श्री	नी.शां.परब	खुला	खुला	३१-०८-१९८७	प	१४-११-२००८	१४-११-२००८	२७-०५-२०११	१४-११-२००८	३१-०८-२०४५	
१०४७	१०४४	कृवपदुम	श्री	मा.मा.फड	भज(ड) (शा.अ.)	भज(ड) (शा.अ.)	२७-०६-१९७६	प	२७-११-२००८	२७-११-२००८	१५-०५-२०१२	२७-११-२००८	३०-०६-२०३४	
१०४८	१०४५	अल्पसंख्यांक	श्री	सु.य.शिंदे	खुला	खुला	१४-११-१९६१	प	१२-१२-२००८	१२-१२-२००८	१३-१२-२००८	१२-१२-२००८	३०-११-२०१९	सेप्रप्रप सूट
१०४९	१०४६	सपववि	श्री	प्र.वि.म्हापसेकर	खुला	खुला	२३-०९-१९६५	प	१२-१२-२००८	१२-१२-२००८	२४-०९-२०१०	१२-१२-२००८	३०-०९-२०२३	सेप्रप्रप सूट
१०५०	१०४७	ग्राविवजसंवि	श्री	प्र.ए.प्रभु	खुला	खुला	१०-०३-१९६५	प		१२-१२-२००८	११-०३-२०१०	१२-१२-२००८	३१-०३-२०२३	सेप्रप्रप सूट
१०५१	१०४८	मववि	श्री	भा.ना.धूम	अज	अज	०१-०८-१९७३	प	१२-१२-२००८	१२-१२-२००८	०७-०५-२०१३	१२-१२-२००८	३१-०७-२०३१	स्था.प.स.क.अ./निधन-२०१६
१०५२	१०४९	नविवि	श्रीमती	र.रा.निकम	खुला	खुला	२९-११-१९६९	प	१२-१२-२००८	१२-१२-२००८	१५-०५-२०१२	१२-१२-२००८	३०-११-२०२७	
१०५३	१०५०	जलसंपदा	श्रीमती	अ.अ.मेहेर	विमाप्र	विमाप्र	११-०७-१९७४	प	१२-१२-२००८	१२-१२-२००८	१५-०५-२०१२	१२-१२-२००८	३१-०७-२०३२	
१०५४	१०५१	पापुवस्वि	श्री	प्र.बा.पाटणे	खुला	खुला	०८-०३-१९६९	प	१२-१२-२००८	१२-१२-२००८	१५-०५-२०१२	१२-१२-२००८	३१-०३-२०२७	
१०५५	१०५२	गृहनिर्माण	श्री	रा.भ.विचारे	खुला	खुला	०६-०२-१९७८	प	१२-१२-२००८	१२-१२-२००८	१५-०५-२०१२	१२-१२-२००८	२९-०२-२०३६	
१०५६	१०५३	मववि	श्री	प्र.आ.बाघांबरे	अजा	अजा	१९-०३-१९६८	प	१२-१२-२००८	१२-१२-२००८	२७-०५-२०११	१२-१२-२००८	३१-०३-२०२६	
१०५७	१०५४	साप्रवि	श्रीमती	छा.म.सावंत	खुला	खुला	०५-०७-१९७६	प	१६-१२-२००८	१६-१२-२००८	२७-०५-२०११	१६-१२-२००८	३१-०७-२०३४	
१०५८	१०५५	साबांवि	श्रीमती	श.उ.मळेकर (श.चं.सावंत)	खुला	खुला	१०-०७-१९८८	अकंपा	०७-०१-२००९	०७-०१-२००९	१८-०५-२०१०	०७-०१-२००९	३१-०७-२०४६	
१०५९	१०५६	वैशिवऔद्रवि	श्री	ग.मा.मोरमारे	अज	अज	२४-०७-१९६७	प	१७-०१-२००९	१७-०१-२००९	१५-०५-२०१२	१७-०१-२००९	३१-०७-२०२५	स्था.प.स.क.अ.
१०६०	१०५७	साबांवि	श्री	रा.मो.ओटवणेकर	इमाव	इमाव	०१-०३-१९७५	अकंपा	२१-०१-२००९	२१-०१-२००९	२७-०५-२०११	२१-०१-२००९	२८-०२-२०३३	
१०६१	१०५८	जलसंपदा	श्री	दे.सि.पवार	अज	अज	०८-११-१९७७	मलोआ (इं.)	५५/२००७	०९-०३-२००९	२७-०५-२०११	०७-०३-२००९	३०-११-२०३५	स्था.प.स.क.अ.
१०६२	१०५९	आविवि	श्री	स.बा.पारखे	भज(क)	भज(क)	१७-१२-१९८३	मलोआ (इं.)	६१/२००७	०७-०३-२००९	१८-०५-२०१०	०७-०३-२००९	३१-१२-२०४१	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१०६३	१०६०	मववि	श्री	सं.स.पाटील	भज(क)	भज(क)	२८-१२-१९७९	मलोआ	७४७/२००७	०७-०३-२००९	२७-०५-२०११	०७-०३-२००९	३१-१२-२०३७	स्था.प.स.क.अ./ प्रथम नियुक्ती पोलीस महासंचालकांचे कार्यालय
१०६४	१०६१	पापुवस्वि	श्री	प्र.म.भोपळे	इमाव	खुला	२९-०९-१९७६	मलोआ	१०९६/२००७	१२-०३-२००९	०७-०५-२०१३	१२-०३-२००९	३०-०९-२०३४	
१०६५	१०६२	जलसंपदा	श्री	बा.ज्ञा.दळवी	खुला	खुला	०१-०४-१९८०	मलोआ	१८२/२००७	१३-०३-२००९	१८-०५-२०१०	१३-०३-२००९	३१-०३-२०३८	प्रथम नियुक्ती नागरी संरक्षण संचालनालय
१०६६	१०६३	साप्रवि	श्रीमती	उ.सं.धावणे	विमाप्र	खुला	०५-०३-१९७७	मलोआ	३३१/२००७	१३-०३-२००९	१८-०५-२०१०	१३-०३-२००९	३१-०३-२०३५	प्रथम नियुक्ती पुरवठा आयुक्तांचे कार्यालय
१०६७	१०६४	गृह विभाग	श्री	सु.सु.परब	खुला	खुला	०७-०५-१९८०	मलोआ	९०७/२००७	१३-०३-२००९	१८-०५-२०१०	१३-०३-२००९	३१-०५-२०३८	प्रथम नियुक्ती नियंत्रक शिधावाटप कार्यालय
१०६८	१०६५	मववि	श्रीमती	म.भ.राठोड	विजा(अ)	विजा(अ)	०५-०२-१९८६	मलोआ	१००४/२००७	१३-०३-२००९	१८-०५-२०१०	१३-०३-२००९	२९-०२-२०४४	स्था.प.स.क.अ.
१०६९	१०६६	विवन्यावि	श्रीमती	वि.ग.कुचेकर (लाळगे)	भज(क)	भज(क)	२१-०३-१९८६	मलोआ	६२/२००७ (इं)	१६-०३-२००९	२७-०५-२०११	१६-०३-२००९	३१-०३-२०४४	स्था.प.स.क.अ.
१०७०	१०६७	कृवपदुम	श्री	शि.ब.आरसूळ	खुला	खुला	१२-०८-१९८४	मलोआ	११०१/२००७	१७-०३-२००९	१८-०५-२०१०	१७-०३-२००९	३१-०८-२०४२	
१०७१	१०६८	अल्पसंख्यांक	श्रीमती	र.नि.सुर्वे	खुला		०२-०६-१९८२	मलोआ		१७-०३-२००९	१८-०५-२०१०	१७-०३-२००९	३०-०६-२०४०	
१०७२	१०६९	मववि	श्रीमती	क.शं.गायकवाड	अजा	खुला	१९-०५-१९७२	मलोआ	३२८/२००७	१८-०३-२००९	१८-०५-२०१०	१८-०३-२००९	३१-०५-२०३०	प्रथम नियुक्ती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय
१०७३	१०७०	साबांवि	श्री	वि.य.गवळी	अज	अज	२७-०१-१९८०	मलोआ	३०/२००७ (इं)	२१-०३-२००९	१८-०५-२०१०	२१-०३-२००९	३१-०१-२०३८	स्था.प.स.क.अ.
१०७४	१०७१	शाशिवक्रीवि	श्री	नि.मु.जाधव	खुला	खुला	२५-१२-१९७५	मलोआ	१०८/२००७	२१-०३-२००९	२७-०५-२०११	२१-०३-२००९	३१-१२-२०३३	प्रथम नियुक्ती विक्रीकर कार्यालय
१०७५	१०७२	नियोजन	श्रीमती	म.उ.तुपे	इमाव	खुला	१५-१२-१९७३	मलोआ	२८२/२००७	२१-०३-२००९	१८-०५-२०१०	२१-०३-२००९	३१-१२-२०३१	प्रथम नियुक्ती विक्रीकर कार्यालय
१०७६	१०७३	कृवपदुम	श्रीमती	अ.चं.वडे	इमाव	खुला	२०-०५-१९७३	मलोआ	२८९/२००७	२१-०३-२००९	१८-०५-२०१०	२१-०३-२००९	३१-०५-२०३१	प्रथम नियुक्ती विक्रीकर कार्यालय
१०७७	१०७४	साप्रवि	श्री	ज.स.गाढवे	भज(क)	भज(क)	१२-०९-१९८६	मलोआ	३८९/२००७	२१-०३-२००९	१८-०५-२०१०	२१-०३-२००९	३०-०९-२०४४	स्था.प.स.क.अ. प्रथम नियुक्ती विक्रीकर कार्यालय
१०७८	१०७५	वित्त विभाग	श्री	नि.ऊ.वाघमारे	विमाप्र	विमाप्र	२७-०५-१९७८	मलोआ	४२८/२००७	२१-०३-२००९	१८-०५-२०१०	२१-०३-२००९	३१-०५-२०३६	प्रथम नियुक्ती विक्रीकर कार्यालय

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१०७९	१०७६	साबांवि	श्री	तु.फा.बटराखाये	विमाप्र	विमाप्र	०५-०२-१९८३	मलोआ	४४६/२००७	२१-०३-२००९	१८-०५-२०१०	२१-०३-२००९	२८-०२-२०४१	प्रथम नियुक्ती विक्रीकर कार्यालय
१०८०	१०७७	अल्पसंख्यांक	श्रीमती	मा.कुं.एडके	भज(क)	भज(क)	२३-०२-१९८२	मलोआ	५६९/२००७	२१-०३-२००९	१८-०५-२०१०	२१-०३-२००९	२९-०२-२०४०	स्था.प.स.क.अ. दि.१६.६.२००८ रोजी प्रथम विक्रीकर विभागात नियुक्ती
१०८१	१०७८	मववि	श्रीमती	रे.सु.खांडेकर	भज(क)	भज(क)	१५-१०-१९८१	मलोआ	६६८/२००७	२१-०३-२००९	१८-०५-२०१०	२१-०३-२००९	३१-१०-२०३९	स्था.प.स.क.अ. मूळ नियुक्ती विक्रीकर कार्यालयात
१०८२	१०७९	साबांवि	श्री	सा.ता.पवार	अज	अज	२७-०१-१९८७	मलोआ	७६७/२००७	२१-०३-२००९	१८-०५-२०१०	२१-०३-२००९	३१-०१-२०४५	स्था.प.स.क.अ.
१०८३	१०८०	जलसंपदा	श्री	सं.सं.जाधव	खुला	खुला	२८-०८-१९८२	मलोआ	१०९०/२००७	२३-०३-२००९	१८-०५-२०१०	२३-०३-२००९	३१-०८-२०४०	
१०८४	१०८१	साप्रवि	श्री	वि.व.गुरव	इमाव	इमाव	१९-०७-१९७४	मलोआ	१२३४/२००७	२३-०३-२००९	१८-०५-२०१०	२३-०३-२००९	३१-०७-२०३२	
१०८५	१०८२	गृह विभाग	श्री	को.शं.बाड	इमाव	खुला	०७-०३-१९८२	मलोआ	५०१/२००७	२४-०३-२००९	१८-०५-२०१०	२४-०३-२००९	३१-०३-२०४०	प्रथम नियुक्ती राज्य निवडणूक आयोग कार्यालय
१०८६	१०८३	संसदीय कार्य	श्री	शे.तु.जाधव	विजा(अ)	विजा(अ)	०४-०६-१९८२	मलोआ	३३/२००७	२६-०३-२००९	१८-०५-२०१०	२६-०३-२००९	३०-०६-२०४०	स्था.प.स.क.अ.
१०८७	१०८४	साआवि	श्री	स.वि.ढोले	इमाव	इमाव	३०-०५-१९८०	मलोआ	२७३/२००७	२७-०३-२००९	२७-०५-२०११	२७-०३-२००९	३१-०५-२०३८	प्रथम नियुक्ती राज्य राखीव पोलीस दल कार्यालय
१०८८	१०८५	जलसंपदा	श्रीमती	व.सं.मोरे	अजा	खुला	२८-११-१९८०	मलोआ	३०५/२००७	३१-०३-२००९	१८-०५-२०१०	३१-०३-२००९	३०-११-२०३८	प्रथम नियुक्ती अधिदान व लेखा कार्यालय
१०८९	१०८६	मववि	श्रीमती	स्वा.सु.साळवी	इमाव	खुला	२६-१२-१९७९	मलोआ	३६०/२००७	३१-०३-२००९	२७-०५-२०११	३१-०३-२००९	३१-१२-२०३७	प्रथम नियुक्ती अधिदान व लेखा कार्यालय
१०९०	१०८७	जलसंपदा	श्री	वि.द.डहाळे	भज(ब)	भज(ब)	२६-०६-१९७७	मलोआ	४०९/२००७	३१-०३-२००९	१८-०५-२०१०	३१-०३-२००९	३०-०६-२०३५	स्था.प.स.क.अ. प्रथम नियुक्ती अधिदान व लेखाधिकारी कार्यालय
१०९१	१०८८	सान्यावविसवि	श्री	गं.ल.साबळे	अज	अज	०१-०५-१९७५	मलोआ	७७३/२००७	३१-०३-२००९	१८-०५-२०१०	३१-०३-२००९	३०-०४-२०३३	स्था.प.स.क.अ.
१०९२	१०८९	अनापुवग्रासंवि	श्री	अ.चै.नाईक	अज	अज	०८-०१-१९८२	मलोआ	७७५/२००७	३१-०३-२००९	२७-०५-२०११	३१-०३-२००९	३१-०१-२०४०	स्था.प.स.क.अ.
१०९३	१०९०	जलसंपदा	श्रीमती	ई.प्र.लवेकर (भा.गो.घरत)	इमाव	इमाव	२२-११-१९७१	मलोआ	१९/२००७ (इं)	०१-०४-२००९	१८-०५-२०१०	०१-०४-२००९	३०-११-२०२९	प्रथम नियुक्ती सरकारी वकीलांचे कार्यालय

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१०९४	१०९१	मवववि	श्रीमती	वि.म.हटकर	भज(क)	खुला	२७-१०-१९८२	मलोआ	३४१/२००७	०१-०४-२००९	१८-०५-२०१०	०१-०४-२००९	३१-१०-२०४०	स्था.प.स.क.अ. प्रथम नियुक्ती संचालनालय आरोग्य सेवा, मुंबई कार्यालय
१०९५	१०९२	उवतंशिवि	श्री	बा.मा.जाधव	विजा(अ)	विजा(अ)	१४-०७-१९७९	मलोआ	७२५/२००७	०१-०४-२००९	१८-०५-२०१०	०१-०४-२००९	३१-०७-२०३७	स्था.प.स.क.अ.
१०९६	१०९३	मवबाविवि	श्री	सा.शा.भरणे	अजा	खुला	१२-०७-१९७७	मलोआ	११०८/२००७	०१-०४-२००९	१८-०५-२०१०	०१-०४-२००९	३१-०७-२०३५	
१०९७	१०९४	मवववि	श्री	अ.दि.शिरुडकर	इमाव (शा.अ.)	इमाव(शा.अ.)	२७-०९-१९८६	मलोआ	१०३५/२००७	०१-०४-२००९	२७-०५-२०११	०१-०४-२००९	३०-०९-२०४४	प्रथम नियुक्ती शासकीय मुद्रणालय १८.८.२००८
१०९८	१०९५	आविवि	श्रीमती	का.शि.साळसकर	विमाप्र	खुला	२६-०७-१९८४	मलोआ	३३८/२००७	०२-०४-२००९	१५-०५-२०१२	०२-०४-२००९	३१-०७-२०४२	प्रथम नियुक्ती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई
१०९९	१०९६	मवववि	श्रीमती	कां.प्रे.नाईक	अजा	खुला	०१-०१-१९७१	मलोआ	३४२/२००७	०२-०४-२००९	१८-०५-२०१०	०२-०४-२००९	३१-१२-२०२८	प्रथम नियुक्ती म.रा. साहित्य व संस्कृती मंडळ
११००	१०९७	गृह विभाग	श्री	भि.दे.तांडेल	विमाप्र	विमाप्र	०१-०३-१९८१	मलोआ	४६२/२००७	०२-०४-२००९	२७-०५-२०११	०२-०४-२००९	२८-०२-२०३९	प्रथम नियुक्ती जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय
११०१	१०९८	उऊवकावि	श्रीमती	सु.न.कांबरे (सु.भि.कासेकर)	भज(ब)	भज(ब)	२५-०६-१९८५	मलोआ	४८०/२००७	०४-०४-२००९	२७-०५-२०११	०४-०४-२००९	३०-०६-२०४३	स्था.प.स.क.अ. प्रथम नियुक्ती अधिदान व लेखा कार्यालय
११०२	१०९९	साप्रवि	श्री	ल.व.सावंत	खुला	खुला	१७-०५-१९७७	मलोआ	११०७/२००७	०८-०४-२००९	१८-०५-२०१०	०८-०४-२००९	३१-०५-२०३५	
११०३	११००	नियोजन	श्रीमती	आ.स्व.साने	खुला	खुला	२९-०३-१९७६	मलोआ	११/२००७ (इं)	२२-०४-२००९	२७-०५-२०११	२२-०४-२००९	३१-०३-२०३४	प्रथम नियुक्ती भाषा संचालनालय कार्यालय
११०४	११०१	गृह विभाग	श्री	श्री.पु.फुलबांधे	इमाव	इमाव	२४-०३-१९८५	मलोआ	१०४७/२००७	०८-०५-२००९	१५-०५-२०१२	०८-०५-२००९	३१-०३-२०४३	प्रथम नियुक्ती लेखा व कोषागारे कार्यालय
११०५	११०२	गृह विभाग	श्रीमती	पू.प्र.चव्हाण (रु.प्र.दाभोळकर)	इमाव	इमाव	१२-०९-१९८०	मलोआ	३९२/२००७	०१-०६-२००९	२७-०५-२०११	०१-०६-२००९	३०-०९-२०३८	
११०६	११०३	जलसंपदा	श्रीमती	शु.ग.कांबळे	इमाव	इमाव	२२-०६-१९७९	मलोआ	३९७/२००७	०१-०६-२००९	१८-०५-२०१०	०१-०६-२००९	३०-०६-२०३७	प्रथम नियुक्ती जिल्हाधिकारी, मुंबई शहर

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
११०७	११०४	शाशिवक्रीवि	श्री	श्री.सु.पवार	विजा(अ)	विजा(अ)	०८-०२-१९८५	मलोआ	६२३/२००७	०१-०६-२००९	१५-०५-२०१२	०१-०६-२००९	२८-०२-२०४३	स्था.प.स.क.अ. प्रथम नियुक्ती जिल्हाधिकारी, मुंबई शहर
११०८	११०५	साबांवि	श्रीमती	सु.बा.नाईक	विजा(अ)	विजा(अ)	०४-१२-१९८६	मलोआ	९२७/२००७	०१-०६-२००९	१८-०५-२०१०	०१-०६-२००९	३१-१२-२०४४	स्था.प.स.क.अ. प्रथम नियुक्ती जिल्हाधिकारी, मुंबई शहर कार्यालय
११०९	११०६	साप्रवि	श्री	रा.ल.सपकाळ	अजा	अजा	०१-०६-१९६४	प	०३-०६-२००९	०३-०६-२००९	०४-०६-२००९	०३-०६-२००९	३१-०५-२०२२	
१११०	११०६-१	सपववि	श्री	सु.ल.कांबळे	इमाव	इमाव	०२-०९-१९६४	पदोन्नत	१८-०२-२००५	१८-०२-२००५	०२-०९-२००९	०३-०६-२००९	३०-०९-२०२२	सेप्रप्रप सूट ज्ये.ग.
११११	११०७	जलसंपदा	श्री	ल.सु.माने	अजा	खुला	०१-०५-१९७८	मलोआ	२००/२००७	०७-०६-२००९	०७-०५-२०१३	०७-०६-२००९	३०-०४-२०३६	प्रथम नियुक्ती कामगार आयुक्त कार्यालय
१११२	११०८	वित्त विभाग	श्री	र.प.नाईक	इमाव	इमाव	१५-११-१९८३	अकंपा	२०-०६-२००९	२०-०६-२००९	१८-०५-२०१०	२०-०६-२००९	३०-११-२०४१	
१११३	११०९	वैशिवऔद्रवि	श्री	सं.पं.दळवी	अजा	अजा	२२-१०-१९८२	अकंपा	२४-०६-२००९	२४-०६-२००९	१५-०५-२०१२	२४-०६-२००९	३१-१०-२०४०	
१११४	१११०	वित्त विभाग	श्री	दे.शं.मोरे	भज(ब)	भज(ब)	०९-०५-१९६७	प	२५-०६-२००९	२५-०६-२००९	२७-०५-२०११	२५-०६-२००९	३१-०५-२०२५	स्था.प.स.क.अ.
१११५	११११	ग्राविवजसंवि	श्री	रा.र.सोनावणे	अजा	अजा	२८-०५-१९८३	अकंपा	३०-०६-२००९	३०-०६-२००९	१५-०५-२०१२	३०-०६-२००९	३१-०५-२०४१	
१११६	१११२	मववि	श्रीमती	वे.र.राठोड	विजा(अ)	विजा(अ)	२८-०७-१९८६	मलोआ	१००९/२००७	०१-०७-२००९	१८-०५-२०१०	०१-०७-२००९	३१-०७-२०४४	स्था.प.स.क.अ. प्रथम नियुक्ती उपनगरपाल नगरपाल (शेरीफ) कार्यालय
१११७	१११३	विवन्यावि	श्री	रा.अं.इथापे	खुला	खुला	१३-०५-१९८६	अकंपा	०५-०७-२००९	०५-०७-२००९	२७-०५-२०११	०५-०७-२००९	३१-०५-२०४४	
१११८	१११४	उवतंशिवि	श्री	ब.रा.वर्मा	खुला	खुला	२४-१०-१९७७	अकंपा	०६-०७-२००९	०६-०७-२००९	२७-०५-२०११	०६-०७-२००९	३१-१०-२०३५	
१११९	१११५	साआवि	श्री	स.श.चौधरी	इमाव	इमाव	१५-०६-१९७९	अकंपा	०६-०७-२००९	०६-०७-२००९	१८-०५-२०१०	०६-०७-२००९	३०-०६-२०३७	
११२०	१११६	मवबाविवि	श्री	अ.गो.काटे	अजा	अजा	०८-०१-१९८२	अकंपा	०७-०७-२००९	०७-०७-२००९	१८-०५-२०१०	०७-०७-२००९	३१-०१-२०४०	
११२१	१११७	अनापुवग्रासंवि	श्रीमती	सि.सु.किर (वि.पं.वाघ)	खुला	खुला	१३-१२-१९८०	अकंपा	१४-०७-२००९	१४-०७-२००९	१८-०५-२०१०	१४-०७-२००९	३१-१२-२०३८	
११२२	१११८	नविवि	श्री	अ.बा.यादव	खुला	खुला	०४-०२-१९७१	प	१५-०७-२००९	१५-०७-२००९	२७-०५-२०११	१५-०७-२००९	२८-०२-२०२९	
११२३	१११९	वैशिवऔद्रवि	श्री	अ.र.पवार	खुला	खुला	२३-०१-१९७०	अकंपा	१७-०७-२००९	१७-०७-२००९	१५-०५-२०१२	१७-०७-२००९	३१-०१-२०२८	
११२४	११२०	ग्राविवजसंवि	श्री	अ.पा.मायावन	खुला	खुला	०७-११-१९७६	अकंपा	२०-०६-२००९	२०-०७-२००९	१५-०५-२०१२	२०-०७-२००९	३०-११-२०३४	
११२५	११२१	उऊवकावि	श्री	अ.गं.मोरजकर	खुला	खुला	०३-०६-१९६६	प	०५-११-२००९	०५-११-२००९	०४-०६-२०११	०५-११-२००९	३०-०६-२०२४	निधन सन २०१६
११२६	११२२	आविवि	श्री	सं.वा.सोनावणे	अजा	अजा	१९-१०-१९७४	प	०५-११-२००९	०५-११-२००९	१५-०५-२०१२	०५-११-२००९	३१-१०-२०३२	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
११२७	११२३	सान्यावविसवि	श्री	दे.सु.पाटील	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	१८-११-१९६७	प	०५-११-२००९	०५-११-२००९	१९-११-२०१२	०५-११-२००९	३०-११-२०२५	
११२८	११२४	अल्पसंख्यांक	श्री	ना.आ.जाधव	खुला	खुला	१८-०७-१९७९	प	०५-११-२००९	०५-११-२००९	१५-०५-२०१२	०५-११-२००९	३१-०७-२०३७	
११२९	११२५	शाशिवक्रीवि	श्रीमती	वि.वि.पार्टे	खुला	खुला	२२-११-१९६९	प	०५-११-२००९	०५-११-२००९	१५-०५-२०१२	०५-११-२००९	३०-११-२०२७	
११३०	११२६	साप्रवि	श्रीमती	प्र.प्र.फाटक	खुला	खुला	१२-१०-१९६९	प	०५-११-२००९	०५-११-२००९	१५-०५-२०१२	०५-११-२००९	३१-१०-२०२७	
११३१	११२७	साप्रवि	श्री	सं.ना.सावंत	खुला	खुला	३०-०५-१९८७	प	०५-११-२००९	०५-११-२००९	१५-०५-२०१२	०५-११-२००९	३१-०५-२०४५	
११३२	११२८	अल्पसंख्यांक	श्री	सं.रा.शिर्के	खुला	खुला	१६-०९-१९७४	अकंपा	१०-११-२००९	१०-११-२००९	१५-०५-२०१२	१०-११-२००९	३०-०९-२०३२	
११३३	११२९	साप्रवि	श्रीमती	सं.क.जाधव	खुला	खुला	१०-०५-१९७४	अकंपा	१८-११-२००९	१८-११-२००९	१८-०५-२०१०	१८-११-२००९	३१-०५-२०३२	
११३४	११३०	गृह विभाग	श्री	कि.ग.गोसावी	भज(ब)	भज(ब)	०५-०९-१९८७	प	२५-०१-२०१०	२५-०१-२०१०	१८-०५-२०१०	२५-०१-२०१०	३०-०९-२०४५	
११३५	११३१	ग्राविवजसंवि	श्री	बा.आ.चिंचोरे	खुला	खुला	०५-०५-१९७९	मलोआ	१५९८/२००७	०४-०२-२०१०	२७-०५-२०११	२५-०१-२०१०	३१-०५-२०३७	
११३६	११३२	मववि	श्री	वि.भ.राणे	खुला	खुला	२७-०२-१९८४	मलोआ	१६०६/२००७	२५-०१-२०१०	१८-०५-२०१०	२५-०१-२०१०	२८-०२-२०४२	
११३७	११३३	मववि	श्री	अ.दि.सस्कर	खुला	खुला	२५-११-१९८४	मलोआ	१६०७/२००७	०३-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३०-११-२०४२	
११३८	११३४	जलसंपदा	श्रीमती	नि.बा.परब	खुला	खुला	०९-१०-१९७५	मलोआ	१६१०/२००७	११-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३१-१०-२०३३	
११३९	११३५	गृहनिर्माण	श्रीमती	प्री.स.भाटकर	खुला	खुला	०९-१०-१९७७	मलोआ	१६१६/२००७	०६-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३१-१०-२०३५	
११४०	११३६	अनापुवग्रासंवि	श्री	भा.का.पालव	खुला	खुला	१५-०८-१९७५	मलोआ	१६१९/२००७	१०-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३१-०८-२०३३	
११४१	११३७	साप्रवि	श्रीमती	को.ग.खानोलकर	खुला	खुला	२१-११-१९७५	मलोआ	१६२०/२००७	३१-०१-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३०-११-२०३३	प्रथम नियुक्ती कामगार आयुक्त कार्यालय
११४२	११३८	साप्रवि	श्री	जी.सु.राणे	खुला	खुला	२५-०३-१९७६	मलोआ	१६२१/२००७	०२-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३१-०३-२०३४	
११४३	११३९	गृह विभाग	श्री	वै.सी.सावंत	खुला	खुला	०६-०८-१९७७	मलोआ	१६२२/२००७	०४-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३१-०८-२०३५	प्रथम नियुक्ती लघुवाद न्यायालय, मुंबई
११४४	११४०	नियोजन	श्री	यो.ल.पाटील	खुला	खुला	१९-०२-१९७८	मलोआ	१६२४/२००७	३०-०१-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	२९-०२-२०३६	
११४५	११४१	सपववि	श्रीमती	सो.वि.देसाई	खुला	खुला	०१-०७-१९८८	मलोआ	१६२७/२००७	०१-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३०-०६-२०४६	
११४६	११४२	विवन्यावि	श्री	ध.बा.काळबांडे	अजा	अजा	१३-०९-१९७४	मलोआ	१७०८/२००७	०१-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३०-०९-२०३२	
११४७	११४३	वित्त विभाग	श्री	प्र.सु.खुरक्टे	विमाप्र	विमाप्र	१३-०३-१९७९	मलोआ	१७४८/२००७	०८-०२-२०१०	१५-०५-२०१२	२७-०१-२०१०	३१-०३-२०३७	
११४८	११४४	गृह विभाग	श्री	सं.दि.इंगळे	विमाप्र	विमाप्र	०३-०८-१९८०	मलोआ	१७४९/२००७	०९-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३१-०८-२०३८	
११४९	११४५	विवन्यावि	श्री	म.प्र.जाधव	भज(ब)	भज(ब)	०१-१०-१९८६	मलोआ	१७६८/२००७	२७-०१-२०१०	१८-०५-२०१०	२७-०१-२०१०	३०-०९-२०४४	
११५०	११४६	विवन्यावि	श्री	दि.प्र.चोपडे	भज(क)	भज(क)	१५-०४-१९७६	मलोआ	१७८१/२००७	१६-०४-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३०-०४-२०३४	स्था.प.स.क.अ.
११५१	११४७	पर्यावरण	श्री	अ.रा.गावडे	भज(क)	भज(क)	२८-०४-१९८६	मलोआ	१७८३/२००७	०५-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३०-०४-२०४४	स्था.प.स.क.अ.
११५२	११४८	सपववि	श्री	आ.अ.महाजन	भज(क)	भज(क)	१७-०७-१९७६	मलोआ	१७८५/२००७	१८-०३-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३१-०७-२०३४	
११५३	११४९	जलसंपदा	श्री	ज.श्री.मढवे	विजा(अ)	विजा(अ)	१५-०१-१९७९	मलोआ	१७९०/२००७	०५-०२-२०१०	२७-०५-२०११	२७-०१-२०१०	३१-०१-२०३७	स्था.प.स.क.अ.
११५४	११५०	विवन्यावि	श्री	नं.ध.बागुल	अज	अज	०२-०६-१९८१	मलोआ	१८१९/२००७	२७-०१-२०१०	१८-०५-२०१०	२७-०१-२०१०	३०-०६-२०३९	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
११५५	११५१	ग्राविवजसंवि	श्री	दि.सू.येरकडे	अज	अज	०९-११-१९७४	प	२५-०८-२०००	२५-०८-२०००	२७-०५-२०११	०१-०२-२०१०	३०-११-२०३२	स्था.प.स.क.अ.
११५६	११५२	गृहनिर्माण	श्री	अ.शां.कदम	खुला	खुला	१९-०५-१९६९	प	१२-०२-२००५	१२-०२-२००५	२७-०५-२०११	०१-०२-२०१०	३१-०५-२०२७	
११५७	११५३	मववि	श्री	शि.ठ.चोभे	खुला	खुला	२२-११-१९७७	अकंपा	०१-०२-२०१०	०१-०२-२०१०	२७-०५-२०११	०१-०२-२०१०	३०-११-२०३५	
११५८	११५४	साप्रवि	श्री	सं.बा.फरांडे	खुला	खुला	२४-१०-१९६९	मलोआ	१६३३/२००७	०९-०३-२०१०	२७-०५-२०११	०९-०३-२०१०	३१-१०-२०२७	
११५९	११५५	वित्त विभाग	श्री	सं.द.कोरडे	इमाव	इमाव	२९-०६-१९८३	मलोआ	१७१०/२००७	१९-०३-२०१०	२७-०५-२०११	१९-०३-२०१०	३०-०६-२०४१	
११६०	११५६	उवतंशिवि	श्री	रा.शि.मोरे	अजा	अजा	२६-०६-१९८४	प (असंक)	०१-०४-२०१०	०१-०४-२०१०	२७-०५-२०११	०१-०४-२०१०	३०-०६-२०४२	
११६१	११५७	शाशिवक्रीवि	श्रीमती	वै.र.कुबल	खुला	खुला	२६-०५-१९६८	प	१४-०५-२०१०	१४-०५-२०१०	२७-०५-२०१३	१४-०५-२०१०	३१-०५-२०२६	
११६२	११५८	मववि	श्री	अ.वा.सावंत	खुला	खुला	०१-०३-१९६५	प	२५-०५-२०१०	२५-०५-२०१०	२६-०५-२०१०	२५-०५-२०१०	२८-०२-२०२३	सेप्रप्रप सूट
११६३	११५९	नविवि	श्री	अ.रा.चव्हाण	इमाव	इमाव	११-११-१९६५	प	०९-०८-२००६	०९-०८-२००६	१२-११-२०१०	२५-०५-२०१०	३०-११-२०२३	
११६४	११६०	जलसंपदा	श्री	रा.गौ.मोरे	अजा	अजा	०४-१२-१९८९	अकंपा	२५-०५-२०१०	२५-०५-२०१०	१५-०५-२०१२	२५-०५-२०१०	३१-१२-२०४७	
११६५	११६१	साप्रवि	श्री	स.गो.बोले	इमाव	इमाव	२६-१०-१९७९	मलोआ	१७१४/२००७	०१-०६-२०१०	२७-०५-२०११	०१-०६-२०१०	३१-१०-२०३७	
११६६	११६२	गृह विभाग	श्री	श्री.आ.लांभाते	भज(क)	भज(क)	०१-०७-१९७३	प	०३-०६-२०१०	०३-०६-२०१०	२७-०५-२०११	०३-०६-२०१०	३०-०६-२०३१	
११६७	११६३	वित्त विभाग	श्री	भि.वि.नेवरेकर	खुला	खुला	१४-०९-१९६८	प	०३-०६-२०१०	०३-०६-२०१०	२७-०५-२०११	०३-०६-२०१०	३०-०९-२०२६	
११६८	११६४	गृह विभाग	श्री	दि.ब.गुरव	खुला	खुला	१५-०९-१९६८	प	१६-०८-२०१०	१७-०८-२०१०	१६-०९-२०१३	१७-०८-२०१०	३०-०९-२०२६	
११६९	११६५	अल्पसंख्यांक	श्री	प्र.द.पाटकर	खुला	खुला	१८-११-१९८२	अकंपा	३०-०८-२०१०	३०-०८-२०१०	१५-०५-२०१२	३०-०८-२०१०	३०-११-२०४०	
११७०	११६६	साप्रवि	श्रीमती	रो.प्र.भालेकर	खुला	खुला	२६-०८-१९६९	प	०१-११-२०१०	०१-११-२०१०	१५-०५-२०१२	०१-११-२०१०	३१-०८-२०२७	
११७१	११६७	गृह विभाग	श्री	ता.स.अली	खुला	खुला	२७-०७-१९७८	प	०१-११-२०१०	०१-११-२०१०	१५-०५-२०१२	०१-११-२०१०	३१-०७-२०३६	
११७२	११६८	कृवपदुम	श्री	र.बु.सुद	इमाव	इमाव	१२-०६-१९६७	प	०१-११-२०१०	०१-११-२०१०	०७-०५-२०१३	०१-११-२०१०	३०-०६-२०२५	
११७३	११६९	उऊवकावि	श्रीमती	स.सं.तांबे	खुला	खुला	०९-०२-१९६३	प	०९-१२-२०१०	०९-१२-२०१०	१०-१२-२०१०	०९-१२-२०१०	२८-०२-२०२१	सेप्रप्रप सूट
११७४	११७०	मववि	श्रीमती	जा.कृ.टक्के	खुला	खुला	१२-०२-१९८१	अकंपा	०४-१२-२०००	०४-१२-२०००	२७-०५-२०११	०९-१२-२०१०	२८-०२-२०३९	उ.उ.
११७५	११७१	साबांवि	श्री	वि.प्र.जाधव	खुला	खुला	१९-०३-१९८९	प	३१-१२-२०१०	३१-१२-२०१०	२७-०५-२०११	३१-१२-२०१०	३१-०३-२०४७	
११७६	११७२	सान्यावविसवि	श्री	अ.पां.पवार	खुला	खुला	१९-०७-१९६६	प	०१-०८-१९९८	०१-०८-१९९८	१९-०७-२०११	३१-१२-२०१०	३१-०७-२०२४	उ.उ.
११७७	११७३	नियोजन	श्रीमती	प्र.प्र.सावंत	खुला	खुला	२५-०४-१९६७	प	१६-०७-१९९९	०८-०५-२००७	२५-०४-२०१२	३१-१२-२०१०	३०-०४-२०२५	उ.उ.
११७८	११७४	शाशिवक्रीवि	श्रीमती	वै.वि.सावंत	खुला	खुला	११-०९-१९७२	प	०८-०९-२००४	०८-०९-२००४	१५-०५-२०१२	३१-१२-२०१०	३०-०९-२०३०	
११७९	११७५	विवन्यावि	श्रीमती	दि.सं.जाधव (दि.प्र.कवठेकर)	अजा	अजा	१२-०९-१९८४	मलोआ	३९५/२००७	२१-०५-२००८	१५-०५-२०१२	३१-१२-२०१०	३०-०९-२०४२	मविप उत्तीर्ण २०१६/उ.उ.
११८०	११७६	कृवपदुम	श्री	ग्या.मा.पवार	विजा(अ)	विजा(अ)	१०-१२-१९८०	मलोआ	१०२१/२००७	०५-०९-२००८	१५-०५-२०१२	३१-१२-२०१०	३१-१२-२०३८	मविप उत्तीर्ण २०१६/उ.उ.
११८१	११७७	जलसंपदा	श्री	अ.वि.उतेकर	खुला	खुला	२५-०२-१९६७	प	१५-०२-२०११	१५-०२-२०११	२६-०२-२०१२	१५-०२-२०११	२८-०२-२०२५	
११८२	११७८	जलसंपदा	श्री	अ.ज.मोरे	खुला	खुला	२७-१०-१९७०	प	१५-०२-२०११	१५-०२-२०११	०७-०५-२०१३	१५-०२-२०११	३१-१०-२०२८	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
११८३	११७९	सान्यावविसवि	श्री	जि.धों.कुंभार	इमाव	इमाव	२४-०६-१९७५	प	०१-०३-२०११	०१-०३-२०११	१५-०५-२०१२	०१-०३-२०११	३०-०६-२०३३	
११८४	११८०	वित्त विभाग	श्री	मि.शं.गावडे	खुला	खुला	२६-०६-१९६७	प	०१-०४-२०११	०१-०४-२०११	२५-०६-२०१२	०१-०४-२०११	३०-०६-२०२५	
११८५	११८१	मवबाविवि	श्री	प्र.रा.नागदिवे	अजा	खुला	०४-०२-१९७६	मलोआ	१५९५/२००७	०६-०४-२०११	१५-०५-२०१२	०१-०४-२०११	२८-०२-२०३४	उशीरा रूजू
११८६	११८२	मववвि	श्री	वि.ह.लिगाडे	खुला	खुला	२०-०४-१९८५	प	०५-०७-२०११	०५-०७-२०११	१५-०५-२०१२	०५-०७-२०११	३०-०४-२०४३	
११८७	११८३	गृह विभाग	श्री	अ.ज.मोरे	अजा	अजा	२४-०५-१९८५	प	०५-०७-२०११	०५-०७-२०११	१५-०५-२००७	०५-०७-२०११	३१-०५-२०४३	
११८८	११८४	मववвि	श्री	त.र.मुजावर	खुला	खुला	०२-०७-१९७६	प	१६-११-२०११	१६-११-२०११	१५-०५-२०१२	१६-११-२०११	३१-०७-२०३४	
११८९	११८५	गृह विभाग	श्री	अ.भै.कोडापे	अज	अज	१०-११-१९७५	प	१६-११-२०११	१६-११-२०११	१५-०५-२०१२	१६-११-२०११	३०-११-२०३३	स्था.प.स.क.अ.
११९०	११८६	उऊवकावि	श्री	गो.तु.बांदकर	विमाप्र	विमाप्र	२५-०९-१९६५	प	२३-११-२०११	२३-११-२०११	२४-११-२०११	२३-११-२०११	३०-०९-२०२३	
११९१	११८७	जलसंपदा	श्री	सं.म.रजपूत	भज(ब)	भज(ब)	०६-०६-१९६९	प	२३-११-२०११	२३-११-२०११	०७-०६-२०१४	२३-११-२०११	३०-०६-२०२७	
११९२	११८८	नियोजन	श्री	ल.ग.आंबेकर	अज	अज	२८-०५-१९७३	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३१-०५-२०३१	स्था.प.स.क.अ.
११९३	११८९	मववвि	श्रीमती	शो.नि.सरोदे	अजा	अजा	०३-०२-१९६३	प	२३-११-२०११	२३-११-२०११	०३-०२-२००८	२३-११-२०११	२८-०२-२०२१	
११९४	११९०	पवसांकावि	श्री	रा.ना.जाधव	खुला	खुला	१७-०३-१९६८	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३१-०३-२०२६	
११९५	११९१	नियोजन	श्री	ब.भि.सरोदे	अजा	अजा	१०-१२-१९६४	प	२३-११-२०११	२३-११-२०११	२४-११-२०११	२३-११-२०११	३१-१२-२०२२	
११९६	११९२	नियोजन	श्री	ज.सु.पाटील	इमाव	इमाव	१४-०३-१९६५	प	२३-११-२०११	२३-११-२०११	२४-११-२०११	२३-११-२०११	३१-०३-२०२३	
११९७	११९३	शाशिवक्रीवि	श्री	अ.हि.दळवी	खुला	खुला	१८-१०-१९६७	प	२३-११-२०११	२३-११-२०११	२४-११-२०११	२३-११-२०११	३१-१०-२०२५	
११९८	११९४	कृवपदुम	श्री	मा.जॉ.डिसोझा	खुला	खुला	१८-१०-१९६०	प	२३-११-२०११	२३-११-२०११	२४-११-२०११	२३-११-२०११	३१-१०-२०१८	
११९९	११९५	मववвि	श्री	न.अ.शिंदे	खुला	खुला	१३-११-१९६६	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१३-११-२०११	२३-११-२०११	३०-११-२०२४	
१२००	११९६	साबांवि	श्री	प्र.दि.रेडकर	इमाव	इमाव	११-०१-१९७७	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३१-०१-२०३५	
१२०१	११९७	मववвि	श्री	नि.कृ.बागडे	अजा	अजा	०७-०७-१९७७	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३१-०७-२०३५	
१२०२	११९८	मराठी भाषा	श्री	ए.कृ.राणे	खुला	खुला	०१-०५-१९६५	प	२३-११-२०११	२३-११-२०११	२४-११-२०११	२३-११-२०११	३०-०४-२०२३	
१२०३	११९९	जलसंपदा	श्री	प्र.सु.शेंडगे	भज(क)	भज(क)	१२-०३-१९८२	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३१-०३-२०४०	
१२०४	१२००	साप्रवि	श्री	आ.का.वडे	भज(ड)	भज(ड)	१०-०६-१९७६	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३०-०६-२०३४	
१२०५	१२०१	मववвि	श्री	भू.म.पाटेकर	खुला	खुला	१५-०६-१९८०	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३०-०६-२०३८	
१२०६	१२०२	गृह विभाग	श्री	सं.गो.गुरव	इमाव	इमाव	२१-११-१९७३	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३०-११-२०३१	
१२०७	१२०३	वित्त विभाग	श्रीमती	सं.सु.रोडी (सं.सं.गुरसाळे)	विमाप्र	विमाप्र	२९-०९-१९७७	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३०-०९-२०३५	
१२०८	१२०४	जलसंपदा	श्री	ग.ज.भेरे	इमाव	इमाव	२०-०४-१९८२	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३०-०४-२०४०	
१२०९	१२०५	उवतंशिवि	श्री	शि.ला.पडोल्या	अज	अज	२२-१०-१९७३	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३१-१०-२०३१	स्था.प.स.क.अ.
१२१०	१२०६	वैशिवऔद्रवि	श्री	सं.ह.शिंदे	खुला	खुला	०९-१०-१९८१	प	२३-११-२०११	२३-११-२०११	२३-०५-२०१४	२३-११-२०११	३१-१०-२०३९	
१२११	१२०७	मववвि	श्री	श.बा.दराडे	भज(ड)	भज(ड)	१५-०५-१९८५	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३१-०५-२०४३	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१२१२	१२०८	मवववि	श्री	प्र.गो.जाधव	खुला	खुला	३०-१२-१९७८	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३१-१२-२०३६	
१२१३	१२०९	मवववि	श्रीमती	शा.आ.जमादार	खुला	खुला	२४-०६-१९७६	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३०-०६-२०३४	
१२१४	१२१०	वैशिवऔद्रवि	श्री	पं.दे.वाघ	खुला	खुला	२९-१२-१९८४	प	२३-११-२०११	२३-११-२०११	१५-०५-२०१२	२३-११-२०११	३१-१२-२०४२	
१२१५	१२११	नियोजन	श्री	ज.गो.जाधव	अजा		१२-०९-१९७३	असंक	०१-११-२००६	०१-११-२००६	०७-०५-२०१३	०१-१२-२०११	३०-०९-२०३१	उ.उ.
१२१६	१२१२	साबांवि	श्री	सु.बु.सावंत	खुला	खुला	०१-०७-१९६३	प	०४-०१-१९९३	०१-०३-२००८	०७-०५-२०१३	०१-१२-२०११	३०-०६-२०२१	उ.उ.
१२१७	१२१३	ग्राविवजसंवि	श्री	यो.ज.पिलावन	अजा (शा.अ.)	अजा	१०-०८-१९८१	मलोआ	१०२९/२००७	२२-०५-२००८	०७-०५-२०१३	०१-१२-२०११	३१-०८-२०३९	उ.उ.
१२१८	१२१४	अल्पसंख्यांक	श्री	अ.प्र.कांबळे	अजा	खुला	१३-०८-१९७५	मलोआ	१११४/२००७	१८-०३-२००९	०७-०५-२०१३	०१-१२-२०११	३१-०८-२०३३	उ.उ.
१२१९	१२१५	जलसंपदा	श्री	मा.वा.पटवारी	खुला	खुला	१२-०१-१९८२	मलोआ	१०८९/२००७	३१-०३-२००९	०७-०५-२०१३	०१-१२-२०११	३१-०१-२०४०	उ.उ.
१२२०	१२१६	साबांवि	श्री	प्र.चं.किर	इमाव	खुला	२४-१२-१९७२	मलोआ	२३१/२००७	३१-०३-२००९	०७-०५-२०१३	०१-१२-२०११	३१-१२-२०३०	प्रथम नियुक्ती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई, (उ.उ.)
१२२१	१२१७	साबांवि	श्री	ओं.स.भिवडे	खुला		२२-०३-१९८८	सेवा नियमित	३०-०६-२००९	३०-०६-२००९	०७-०५-२०१३	०१-१२-२०११	३१-०३-२०४६	उ.उ.
१२२२	१२१८	वैशिवऔद्रवि	श्री	म.कों.वांगड	अज	अज	१०-०४-१९८७	अकंपा	१४-०७-२००९	१४-०७-२००९	०७-०५-२०१३	०१-१२-२०११	३०-०४-२०४५	स्था.प.स.क.अ.(उ.उ.)
१२२३	१२१९	साआवि	श्रीमती	सु.प्र.गायकवाड	भज(क)	भज(क)	२७-०९-१९७८	प	१८-११-२००९	१८-११-२००९	०७-०५-२०१३	०१-१२-२०११	३०-०९-२०३६	उ.उ.
१२२४	१२२०	जलसंपदा	श्री	सं.रा.चव्हाण	विमाप्र	विमाप्र	२८-१०-१९९२	अकंपा	०२-०५-२०१२	०२-०५-२०१२	०८-०५-२०१५	०२-०५-२०१२	३१-१०-२०५०	
१२२५	१२२१	जलसंपदा	श्री	मो.मॅ.शिंदे	इमाव	इमाव	१०-११-१९९२	अकंपा	०२-०५-२०१२	०२-०५-२०१२	०८-०५-२०१५	०२-०५-२०१२	३०-११-२०५०	
१२२६	१२२२	वित्त विभाग	श्रीमती	स्नेहा प्र.धोत्रे	अजा	खुला	०२-०९-१९७४	अकंपा	१५-०५-२०१२	१५-०५-२०१२	०७-०५-२०१३	१५-०५-२०१२	३०-०९-२०३२	
१२२७	१२२३	गृह विभाग	श्री	म.मु.भातलोंढे	खुला	खुला	०२-०२-१९८६	मलोआ	४/२०११	०४-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	२९-०२-२०४४	
१२२८	१२२४	वित्त विभाग	श्री	गो.ग.लोखंडे	खुला	खुला	१२-०१-१९८४	मलोआ	१४/२०११	०७-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०१-२०४२	
१२२९	१२२५	उवतंशिवि	श्री	सो.आ.पोटे	भज(ड)	भज(ड)	२२-०६-१९८८	मलोआ	१४७/२०११	०६-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०६-२०४६	
१२३०	१२२६	मवववि	श्रीमती	मा.चं.जगताप	इमाव	खुला	३१-०७-१९७९	मलोआ	२०७/२०११	१३-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०३७	
१२३१	१२२७	वैशिवऔद्रवि	श्री	सु.पं.कोरे	भज(क)	भज(क)	०१-०५-१९८७	मलोआ	२२८/२०११	२९-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०४-२०४५	
१२३२	१२२८	मवववि	श्रीमती	दि.ज्ञा.डोंगरे	अजा	खुला	०२-०५-१९८९	मलोआ	२६९/२०११	१३-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०५-२०४७	
१२३३	१२२९	गृहनिर्माण	श्रीमती	अ.अ.वाघ (पाटील) (अ.मो.शिंदे)	खुला	खुला	१७-०२-१९८३	मलोआ	३५५/२०११	०४-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	२८-०२-२०४१	
१२३४	१२३०	मराठी भाषा	श्रीमती	म.चं.अपराध (म.र.बुट्टे)	इमाव	खुला	१३-०४-१९८२	मलोआ	३९८/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०४-२०४०	
१२३५	१२३१	गृह विभाग	श्री	श्री.म.मांजरे	खुला	खुला	१६-०२-१९८०	मलोआ	४७८/२०११	०१-०६-२०१२	०८-०५-२०१५	२१-०५-२०१२	२८-०२-२०३८	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१२३६	१२३२	अनापुवग्रासंवि	श्री	तु.न.कोठावदे	इमाव	खुला	०१-०७-१९८२	मलोआ	४८१/२०११	०२-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०६-२०४०	
१२३७	१२३३	विवन्यावि	श्री	वि.सु.झांजे	खुला	खुला	१६-०७-१९९०	मलोआ	४८२/२०११	२९-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०४८	
१२३८	१२३४	आविवि	श्री	द.भ.डोईफोडे	भज(ड)	भज(ड)	०८-०२-१९९०	मलोआ	५८७/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	२९-०२-२०४८	
१२३९	१२३५	साआवि	श्री	फि.बा.मुलाणी	इमाव	इमाव	२७-११-१९८०	मलोआ	६००/२०११	०१-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-११-२०३८	
१२४०	१२३६	उवतंशिवि	श्री	कु.के.गवळी	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	०६-०२-१९८७	मलोआ	६१५/२०११	२५-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	२८-०२-२०४५	कार्यमुक्त दि.०६-०४-२०१६
१२४१	१२३७	ग्राविवजसंवि	श्री	शे.सु.चव्हाण	विजा(अ)	विजा(अ)	३०-०७-१९८८	मलोआ	६१७/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०४६	
१२४२	१२३८	वित्त विभाग	श्री	ओं.ब.मस्के	भज(क)	भज(क)	०७-१२-१९८६	मलोआ	६७५/२०११	३०-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-१२-२०४४	
१२४३	१२३९	नियोजन	श्री	सु.पां.पवार	विजा(अ)	विजा(अ)	२५-०३-१९८५	मलोआ	६७९/२०११	२२-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०३-२०४३	संवर्गबाहय बदली दि.३०-०९-२०१६
१२४४	१२४०	जलसंपदा	श्री	वि.मा.निकम	भज(क)	भज(क)	३०-०७-१९८८	मलोआ	७१५/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०४६	
१२४५	१२४१	अनापुवग्रासंवि	श्री	र.ना.राठोड	विजा(अ)	विजा(अ)	१०-०८-१९९१	मलोआ	७२३/२०११	०१-०६-२०१२	०८-०५-२०१५	२१-०५-२०१२	३१-०८-२०४९	
१२४६	१२४२	गृह विभाग	श्रीमती	ह.ता.गाडे	अजा	अजा	०५-०६-१९८१	मलोआ	१०२२/२०११	०१-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०६-२०३९	
१२४७	१२४३	नियोजन	श्रीमती	सा.नि.चौधरी (सा.सा.राऊत)	इमाव	इमाव	०१-०५-१९८१	मलोआ	१०२५/२०११	०८-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०४-२०३९	
१२४८	१२४४	जलसंपदा	श्री	रा.र.जाधव	विजा(अ)	विजा(अ)	०२-०७-१९८४	मलोआ	१०५२/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०४२	
१२४९	१२४५	विवन्यावि	श्रीमती	स्ने.द.फुटाणे	भज(क)	भज(क)	०७-०८-१९८९	मलोआ	१०९९/२०११	०७-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०८-२०४७	
१२५०	१२४६	ग्राविवजसंवि	श्री	ग. ओ.घारे	इमाव	इमाव	३१-०८-१९८७	मलोआ	११०८/२०११	०१-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०८-२०४५	
१२५१	१२४७	उऊवकावि	श्रीमती	न.सं.राठोड (न.र.अजमेरकर)	विजा(अ)	विजा(अ)	११-०६-१९८५	मलोआ	११२९/२०११	३०-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०६-२०४३	
१२५२	१२४८	गृह विभाग	श्री	सा.ल.आईटवार	अज	अज	२०-०६-१९८१	मलोआ	१३२०/२०११	११-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०६-२०३९	कार्यमुक्त दि.०५-०८-२०१६
१२५३	१२४९	जलसंपदा	श्री	ध.शि.खांडेकर	भज(क)	भज(क)	३१-१०-१९८२	मलोआ	१४२२/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-१०-२०४०	
१२५४	१२५०	साआवि	श्री	भा.तु.मोकासे	खुला		०१-०६-१९६८	मलोआ	१४९५/२०११	०८-१०-२०१२	०१-०६-२०१३	२१-०५-२०१२	३१-०५-२०२६	
१२५५	१२५१	कृवपदुम	श्री	दि.स.जाधव	विजा(अ)	विजा(अ)	२२-१०-१९८४	मलोआ	१५३६/२०११	२५-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-१०-२०४२	
१२५६	१२५२	अनापुवग्रासंवि	श्री	अ.के.वाघ	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	१५-०५-१९८५	मलोआ	१५६७/२०११	२९-०५-२०१२	२३-०५-२०१४	२१-०५-२०१२	३१-०५-२०४३	
१२५७	१२५३	उऊवकावि	श्री	ध.म.कदम	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	१०-०६-१९८०	मलोआ	१६२०/२०११	२४-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०६-२०३८	
१२५८	१२५४	मराठी भाषा	श्री	ज.ना.कैरमकोंडा	विमाप्र		१०-०६-१९८६	मलोआ	१८४४/२०११	१९-०६-२०१२	२३-०५-२०१४	२१-०५-२०१२	३०-०६-२०४४	
१२५९	१२५५	मवववि	श्रीमती	अ.वि.जाधव	विजा(अ)	विजा(अ)	११-०६-१९९०	मलोआ	१८७८/२०११	०७-०६-२०१२	२३-०५-२०१४	२१-०५-२०१२	३०-०६-२०४८	
१२६०	१२५६	गृह विभाग	श्रीमती	म.ना.हजारे	इमाव	इमाव	०३-११-१९८७	मलोआ	२४३९/२०११	११-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-११-२०४५	संवर्गबाहय बदली दि. २१-०४-२०१६
१२६१	१२५७	अनापुवग्रासंवि	श्रीमती	ज्यो.प्र.कदरकर	इमाव	इमाव	२३-०७-१९८९	मलोआ	२४६४/२०११	२२-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०४७	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१२६२	१२५८	सपववि	श्रीमती	सि.सु.बाहेकर	इमाव	इमाव	०८-०६-१९८५	मलोआ	२५१०/२०११	१३-०६-२०१२	२३-०५-२०१४	२१-०५-२०१२	३०-०६-२०४३	संवर्गबाहय बदली दि. ०१-०६-२०१६
१२६३	१२५९	कृवपदुम	श्रीमती	उ.र.नगरकर	अजा	अजा	०४-०७-१९८६	मलोआ	२५३६/२०११	१४-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०४४	
१२६४	१२६०	वैशिवऔद्रवि	श्री	द.ना.जाधव	अजा (शा.अ.)	अजा (शा.अ.)	०१-०६-१९८६	मलोआ	२७७९/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०५-२०४४	
१२६५	१२६१	साबांवि	श्रीमती	प्रि.दि.नवाळे	भज(ड)	भज(ड)	२२-०७-१९८८	मलोआ	२८०६/२०११	०६-०७-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०४६	
१२६६	१२६२	साप्रवि	श्रीमती	सो.वि.आव्हाड (सो.खं.काकड)	भज(ड)	भज(ड)	१५-१०-१९८८	मलोआ	२८०७/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-१०-२०४६	
१२६७	१२६३	वित्त विभाग	श्री	वि.ए.लोहार	भज(ब) (शा.अ.)	भज(ब) (शा.अ.)	१०-१०-१९७९	मलोआ	३१४०/२०११	१४-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-१०-२०३७	
१२६८	१२६४	गृह विभाग	श्री	भ.शि.शिंदे	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	०४-०६-१९८०	मलोआ	३१९४/२०११	०४-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०६-२०३८	
१२६९	१२६५	शाशिवक्रीवि	श्री	वि.नि.करांगळे	इमाव (शा.अ.)	इमाव (शा.अ.)	०८-०३-१९८७	मलोआ	३५१६/२०११	३०-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०३-२०४५	
१२७०	१२६६	सपववि	श्री	स.ज्ञा.देशमख	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	१०-०१-१९९०	मलोआ	३५७९/२०११	१३-०७-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०१-२०४८	
१२७१	१२६७	साप्रवि	श्रीमती	अ.मो.लांभाते	भज(क)	भज(क)	१३-०८-१९९०	मलोआ	३६०८/२०११	०२-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०८-२०४८	
१२७२	१२६८	विवन्यावि	श्री	जि.शि.पाटील	इमाव (शा.अ.)	इमाव (शा.अ.)	१२-०१-१९८७	मलोआ	३९८७/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०१-२०४५	
१२७३	१२६९	जलसंपदा	श्री	म.वि.हाळदेकर	भज(ब) (शा.अ.)	भज(ब) (शा.अ.)	०१-१०-१९८७	मलोआ	४०३८/२०११	१७-०८-२०१२	०८-०५-२०१५	२१-०५-२०१२	३०-०९-२०४५	
१२७४	१२७०	मववि	श्री	स.ना.जाधव	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	२९-१०-१९८७	मलोआ	४५५५/२०११	१४-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-१०-२०४५	
१२७५	१२७१	नविवि	श्रीमती	सो.रा.चव्हाण	विजा(अ)	विजा(अ)	२८-११-१९८८	मलोआ	४७७३/२०११	१२-०६-२०१२	२३-०५-२०१४	२१-०५-२०१२	३०-११-२०४६	
१२७६	१२७२	शाशिवक्रीवि	श्री	पं.ल.कोडापे	अज	अज	२६-०६-१९८९	मलोआ	५०७६/२०११	०४-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०६-२०४७	स्था.प.स.क.अ.
१२७७	१२७३	शाशिवक्रीवि	श्री	वि.कों.पवार	विजा(अ)(शा.अ.)	विजा(अ)(शा.अ.)	०९-०१-१९८९	मलोआ	५१८०/२०११	११-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०१-२०४७	
१२७८	१२७४	ग्राविवजसंवि	श्री	ना.गो.महाजन	इमाव (शा.अ.)	इमाव (शा.अ.)	१४-११-१९८२	मलोआ	५३१९/२०११	२९-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-११-२०४०	
१२७९	१२७५	मववि	श्री	अ.अ.पाटील	खुला (शा.अ.)	खुला(शा.अ.)	०३-११-१९८५	मलोआ	५३४६/२०११	२९-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-११-२०४३	
१२८०	१२७६	साबांवि	श्रीमती	शि.व्यं.घरत	अज	अज	१३-०७-१९८९	मलोआ	५६८५/२०११	१४-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०४७	स्था.प.स.क.अ.
१२८१	१२७७	ग्राविवजसंवि	श्रीमती	सु.स.बोईनवाड	अज	अज	०१-०९-१९८६	मलोआ	६६६१/२०११	१२-०६-२०१२	०८-०५-२०१५	२१-०५-२०१२	३१-०८-२०४४	खुले
१२८२	१२७८	साबांवि	श्री	सा.सु.करवर	भज(क) (शा.अ.)	भज(क) (शा.अ.)	३०-०५-१९९१	मलोआ	६८६०/२०११	०१-०६-२०१२	२३-०५-२०१४	२१-०५-२०१२	३१-०५-२०४९	
१२८३	१२७९	ग्राविवजसंवि	श्री	अ.हि.बेंडकुळे	अज	अज	०७-०७-१९८८	मलोआ	७४९०/२०११	०४-०६-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-०७-२०४६	स्था.प.स.क.अ.
१२८४	१२८०	मववि	श्री	अ.ना.लाहोरे	अज	अज	१९-०४-१९८८	मलोआ	७५१४/२०११	२८-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३०-०४-२०४६	स्था.प.स.क.अ.
१२८५	१२८१	ग्राविवजसंवि	श्री	उ.कृ.घोडे	अज	अज	१९-१०-१९८३	मलोआ	७७१२/२०११	२१-०५-२०१२	०७-०५-२०१३	२१-०५-२०१२	३१-१०-२०४१	स्था.प.स.क.अ.

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१२८६	१२८२	विवन्यावि	श्री	र.रे.जोशी	खुला (शा.अ.)	खुला (शा.अ.)	०६-०८-१९७९	मलोआ	८८६६/२०११	०६-०६-२०१२	०७-०५-२०१३	२५-०५-२०१२	३१-०८-२०३७	
१२८७	१२८३	ग्राविवजसंवि	श्री	अ.कि.मोरे	अजा (शा.अ.)	अजा (शा.अ.)	२१-०८-१९८७	मलोआ	९१२१/२०११	२५-०५-२०१२	०७-०५-२०१३	२५-०५-२०१२	३१-०८-२०४५	
१२८८	१२८४	सपववि	श्रीमती	शि.सा.भिंगारदेवे	अजा	अजा	०१-०६-१९७८	अकंपा	०१-०६-२०१२	०१-०६-२०१२	२३-०५-२०१४	०१-०६-२०१२	३१-०५-२०३६	
१२८९	१२८५	साप्रवि	श्री	अ.प्र.पडोळे	इमाव	इमाव	१४-०८-१९६५	मलोआ	३०१२६/२०११	११-०६-२०१२	०७-०५-२०१३	११-०६-२०१२	३१-०८-२०२३	
१२९०	१२८६	अनापुवग्रासंवि	श्री	सु.सु.मोरे	अजा	अजा	१०-०७-१९८९	अकंपा	२९-०६-२०१२	२९-०६-२०१२	०८-०५-२०१५	२९-०६-२०१२	३१-०७-२०४७	
१२९१	१२८७	नविवि	श्री	सु.ए.पेडणेकर	खुला	खुला	२५-०५-१९६४	प	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	०२-०८-२०१२	२३-०७-२०१२	३१-०५-२०२२	
१२९२	१२८८	मववि	श्री	सं.भा.गभाले	अज	अज	०७-१२-१९७३	प	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	०७-०५-२०१३	२३-०७-२०१२	३१-१२-२०३१	स्था.प.स.क.अ.
१२९३	१२८९	साप्रवि	श्री	सु.द.लालये	खुला	खुला	१८-१०-१९६७	प	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	०७-०५-२०१३	२३-०७-२०१२	३१-१०-२०२५	
१२९४	१२८९-१	उवतंशिवि	श्री	दि.च.मेश्राम	अज	अज	१६-०२-१९६२	पदोन्नत	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	२५-०७-२०१२	२३-०७-२०१२	२९-०२-२०२०	
१२९५	१२९०	गृहनिर्माण	श्री	अ.शं.चव्हाण	खुला	खुला	१६-०५-१९६८	प	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	१६-०५-२०१३	२३-०७-२०१२	३१-०५-२०२६	
१२९६	१२९१	ग्राविवजसंवि	श्रीमती	प्र.वि.मोरे	खुला	खुला	१२-०५-१९७०	प	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	०७-०५-२०१३	२३-०७-२०१२	३१-०५-२०२८	
१२९७	१२९२	साआवि	श्री	अ.सो.घाडी	खुला	खुला	१५-०२-१९६९	प	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	१५-०२-२०१४	२३-०७-२०१२	२८-०२-२०२७	
१२९८	१२९३	साप्रवि	श्रीमती	र.म.सरवणकर	इमाव (शा.अ.)	इमाव (शा.अ.)	०१-०६-१९७३	प	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	०७-०५-२०१३	२३-०७-२०१२	३१-०५-२०३१	
१२९९	१२९४	वित्त विभाग	श्री	प्र.सु.डाखोरे	इमाव	खुला	२५-०४-१९७६	प	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	०७-०५-२०१३	२३-०७-२०१२	३०-०४-२०३४	
१३००	१२९५	जलसंपदा	श्री	उ.स.आंगणे	खुला	खुला	२१-०८-१९६८	प	२३-०७-२०१२	२३-०७-२०१२	२१-०८-२०१३	२३-०७-२०१२	३१-०८-२०२६	
१३०१	१२९६	साप्रवि	श्री	सा.द.मोटे	खुला	खुला	२५-०५-१९९२	अकंपा	०६-०८-२०१२	०६-०८-२०१२	०७-०५-२०१३	०६-०८-२०१२	३१-०५-२०५०	
१३०२	१२९७	साप्रवि	श्रीमती	सु.ना.पवार	खुला	खुला	२६-०६-१९७२	अकंपा	०६-०८-२०१२	०६-०८-२०१२	०७-०५-२०१३	०६-०८-२०१२	३०-०६-२०३०	
१३०३	१२९८	साप्रवि	श्री	रा.सु.सूर्यवंशी	भज(क)	भज(क)	०२-०३-१९९०	मलोआ	३०४५६/२०११	१०-०९-२०१२	०७-०५-२०१३	१०-०९-२०१२	३१-०३-२०४८	
खंड दिनांक ०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१६														
१३०४	१२९९	ग्राविवजसंवि	श्री	स.शां.पंचरास	अजा	अजा	१५-०५-१९७९	पदोन्नत	१७-०१-२०१३	१७-०१-२०१३	०७-०५-२०१३	१७-०१-२०१३	३१-०५-२०३७	
१३०५	१३००	वित्त विभाग	श्री	सं.रा.कोतावडेकर	अजा	अजा	२७-०५-१९७६	पदोन्नत	१७-०१-२०१३	१७-०१-२०१३	०८-०५-२०१५	१७-०१-२०१३	३१-०५-२०३४	
१३०६	१३०१	ग्राविवजसंवि	श्रीमती	स्वा.प्र.जाधव	अजा	अजा	२२-१०-१९८२	अकंपा	११-०३-२०१३	११-०३-२०१३	२३-०५-२०१४	११-०३-२०१३	३१-१०-२०४०	
१३०७	१३०२	अल्पसंख्यांकवि	श्री	हे.नं.साळुंखे	खुला	खुला	०४-०९-१९८३	अकंपा	११-०३-२०१३	११-०३-२०१३	०७-०५-२०१६	११-०३-२०१३	३०-०९-२०४१	
१३०८	१३०३	गृह विभाग	श्री	प्र.जि.गुरोडा	अज	अज	१०-०५-१९८६	अकंपा	११-०३-२०१३	११-०३-२०१३	०७-०५-२०१६	११-०३-२०१३	३१-०५-२०४४	
१३०९	१३०४	मववि	श्री	हि.स.भोये	अज	अज	१४-०३-१९८९	अकंपा	११-०३-२०१३	११-०३-२०१३	०८-०५-२०१५	११-०३-२०१३	३१-०३-२०४७	संवर्गबाहय बदली कार्यमुक्त दि.३१-०५-२०१७ म.नं.
१३१०	१३०५	मववि	श्री	भू.वि.राऊळ	खुला	खुला	२०-०८-१९८३	अकंपा	१२-०३-२०१३	१२-०३-२०१३	२३-०५-२०१४	१२-०३-२०१३	३१-०८-२०४१	
१३११	१३०६	उऊवकावि	श्री	प्र.का.डिगोळे	भज(ड)	भज(ड)	३०-०१-१९८६	अकंपा	१८-०३-२०१३	१८-०३-२०१३	२३-०५-२०१४	१८-०३-२०१३	३१-०१-२०४४	
१३१२	१३०७	नविवि	श्रीमती	तृ.वि.घोरपडे	खुला	खुला	१९-०५-१९८९	अकंपा	१८-०३-२०१३	१८-०३-२०१३	२३-०५-२०१४	१८-०३-२०१३	३१-०५-२०४७	

अ. क्र.	ज्ये.क्र.	विभाग संक्षेप	श्री / श्रीमती	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग	नियुक्ती प्रवर्ग	जन्म दिनांक	से.भ.मार्ग	गु.क्र./प्र.नि.दि.	नि.नि.दि.	से.प्र.प.उ/सु	ज्ये.दि.	से.नि.दि.	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१३१३	१३०८	साप्रवि	श्री	रा.र.गायकवाड	विजा(अ)	विजा(अ)	१५-०९-१९८९	अकंपा	१८-०३-२०१३	१८-०३-२०१३	२३-०५-२०१४	१८-०३-२०१३	३०-०९-२०४७	
१३१४	१३०९	वित्त विभाग	श्रीमती	मे.रा.इथापे (मे.रो. शिंदे)	खुला	खुला	१७-१२-१९८५	अकंपा	१९-०३-२०१३	१९-०३-२०१३	२३-०५-२०१४	१९-०३-२०१३	३१-१२-२०४३	
१३१५	१३१०	वैशिवऔद्रवि	श्री	रो.र.नाईक	इमाव	इमाव	०९-०४-१९८७	अकंपा	१९-०३-२०१३	१९-०३-२०१३	२३-०५-२०१४	१९-०३-२०१३	३०-०४-२०४५	
१३१६	१३११	वित्त विभाग	श्रीमती	अ.सु.जाधव	खुला	खुला	२०-०७-१९८७	अकंपा	२०-०३-२०१३	२०-०३-२०१३	०८-०५-२०१५	२०-०३-२०१३	३१-०७-२०४५	
१३१७	१३१२	गृह विभाग	श्री	शं.भि.कांबळे	अजा	अजा	०७-०६-१९८२	अकंपा	२५-०३-२०१३	२५-०३-२०१३	२३-०५-२०१४	२५-०३-२०१३	३०-०६-२०४०	
१३१८	१३१३	नियोजन	श्रीमती	सु.सु.शिरसाठ	अजा	अजा	१४-११-१९८९	अकंपा	२५-०३-२०१३	२५-०३-२०१३	०८-०५-२०१५	२५-०३-२०१३	३०-११-२०४७	
१३१९	१३१४	अनापुवग्रासंवि	श्रीमती	ज्यो.व.पांचाळ	इमाव	इमाव	०२-०८-१९८०	अकंपा	२६-०३-२०१३	२६-०३-२०१३	०८-०५-२०१५	२६-०३-२०१३	३१-०८-२०३८	
१३२०	१३१५	शाशिवक्रीवि	श्री	ना.शि.लांडगे	भज(क)	भज(क)	१८-०५-१९८०	अकंपा	३०-०३-२०१३	३०-०३-२०१३	२३-०५-२०१४	३०-०३-२०१३	३१-०५-२०३८	
१३२१	१३१६	कृषिपदुम	श्री	ओं.य.देशपांडे	खुला	खुला	०९-११-१९७६	अकंपा	०३-०४-२०१३	०३-०४-२०१३	२३-०५-२०१४	०३-०४-२०१३	३०-११-२०३४	
१३२२	१३१७	साप्रवि	श्री	वै.ज.पालांडे	खुला	खुला	११-०५-१९८५	अकंपा	०६-०४-२०१३	०६-०४-२०१३	२३-०५-२०१४	०६-०४-२०१३	३१-०५-२०४३	
१३२३	१३१८	साप्रवि	श्री	अ.न.विरकर	भज(क)	खुला	०५-०२-१९९५	अकंपा	१०-०७-२०१३	१०-०७-२०१३	०७-०५-२०१६	१०-०७-२०१३	२८-०२-२०५३	
१३२४	१३१९	नियोजन वि.	श्री	रा.वि.गुरव	इमाव	इमाव	२९-१०-१९६७	पदोन्नत	०७-०९-२०१३	०७-०९-२०१३	०८-०९-२०१३	०७-०९-२०१३	३१-१०-२०२५	
१३२५	१३२०	गृहनिर्माण वि.	श्रीमती	ने.नं.राणे	खुला	खुला	११-०९-१९६८	मलोआ	०१-०८-१९९६	०१-०८-१९९६	११-०९-२०१३	०७-०९-२०१३	३०-०९-२०२६	सेप्रप्रप सूट ज्ये.ग.

अ)	अजा	अनुसूचित जाती
ब)	अज	अनुसूचित जमाती
क)	विजा(अ)	विमुक्त जाती (अ)
ड)	भज(ब)	भटक्या जमाती (ब)
इ)	भज(क)	भटक्या जमाती (क)
ई)	भज(ड)	भटक्या जमाती (ड)
फ)	विमाप्र	विशेष मागास प्रवर्ग
ग)	इमाव	इतर मागासवर्ग

सेवा भरती मार्ग संक्षेप :-

अ)	मलोआ	महाराष्ट्र लोकसेवा आयोग
ब)	प	पदोन्नत
क)	अकंपा	अनुकंपा
ड)	सेयो	सेवायोजन
इ)	असंक	अतिरिक्त संवर्ग कक्ष
ई)	मविप	मर्यादित विभागीय परीक्षा
फ)	उ.उ.	उशीरा उत्तीर्ण
ग)	से.नि.	सेवा निवृत्त
ह)	सेप्रप्रप	सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा
च)	स्था.प.स.क.अ.	स्थानिक पदोन्नत सहायक कक्ष अधिकारी
झ)	स्वेसेनि	स्वेच्छा सेवा निवृत्त
त)	ज्ये.ग.	ज्येष्ठता गमावली